



महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक - पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - १४, अंक - १६]

गुरुवार ते बुधवार, एप्रिल १७ - २३, २०२५ / चैत्र २७ ते वैशाख ३, शके १९४७

[पृष्ठे-१३

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय/संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

नगर विकास विभाग

चौथा मजला, मुख्य इमारत,

मंत्रालय, मादाम कामा मार्ग,

हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : २६ मार्च २०२५

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजना व नगर रचना अधिनियम, १९६६

अधिसूचना

क्रमांक टीपीएस-१८२३/१६३५/प्र.क्र.१८/२०२४/नवि-१३.— ज्याअर्थी, शासन नगर विकास विभागाने, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ३७) (यापुढे "उक्त अधिनियम" असे संबोधले आहे) चे कलम ३१ (१) अन्वये, बारामती नगरपरिषदेवी (यापुढे "उक्त नियोजन प्राधिकरण" असे संबोधले आहे) मूळ हड्डीची विकास योजना अधिसूचना क्र. टीपीएस-१८११/१४१/प्र.क्र.२७४/वि.यो.मंजुरी/नवि-१३, दिनांक १२ एप्रिल २०१२ अन्वये, मंजूर झाली आहे, तसेच वगळलेल्या भागाची विकास योजना शासन अधिसूचना क्र. टीपीएस-१८१३/१०७०/प्र.क्र.२८४/नवि-१३, दिनांक ४ मार्च २०१४ अन्वये, मंजूर झालेली आहे (यापुढे "उक्त विकास योजना" आणि उक्त अधिसूचना असे संबोधले आहे) ;

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेमध्ये स. नं. ९ पासून स. नं. ११ (यापुढे "उक्त जागा" असे संबोधले आहे) मधून जाणारा उत्तर-दक्षिण १२ मी. रुंद विकास योजना रस्ता प्रस्तावित आहे. (यापुढे "उक्त रस्ता" असे संबोधले आहे) ;

आणि ज्याअर्थी, उक्त नियोजन प्राधिकरणाने त्यांच्या सर्वसाधारण सभा क्र. ३ च्या ठराव क्र. ४६, दिनांक ३ सप्टेंबर २०२१ अन्वये, उक्त विकास योजनेत फेरबदल करून, उक्त जागेवरील उत्तर-दक्षिण १२ मी. रुंद विकास योजना रस्त्याची रुंदी २० मी. करण्याचे ठरवून उक्त अधिनियमाचे कलम ३७ (२) अन्वये सर्व वैधानिक कार्यवाही पूर्ण करून फेरबदल प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला आहे. (यापुढे "उक्त फेरबदल" असे संबोधिले आहे.) ;

आणि ज्याअर्थी, शासनाने आवश्यक ती चौकशी केल्यानंतर व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेशी सल्लामसलत केल्यानंतर उक्त फेरबदल मंजूर करणे योग्य होईल, असे शासनाचे मत झाले आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम ३७ (२) अन्वये व त्या अनुषंगाने प्राप्त असलेल्या इतर अधिकारांचा वापर करून विकास योजनेतील उक्त फेरबदल प्रस्तावास शासन मंजुरी देत आहे. उक्त विकास योजना मंजुरीच्या अधिसूचनांच्या फेरबदल सूचीतील शेवटच्या नोंदीनंतर पुढील नव्या नोंदीचा समावेश करण्यात येत आहे ;

"नोंद"

"बारामती शहराच्या विकास योजनेमध्ये स.नं. ९ ते स.नं. ११ या जमिनीमधून जाणाऱ्या उत्तर-दक्षिण १२ रुंद विकास योजना रस्त्याची रुंदी नकाशात दर्शविल्याप्रमाणे २० मी. करण्यात येत आहे."

(१) सदर फेरबदल दर्शविणारा भाग नकाशा क्र. टीपीएस-१८२३/१६३५/प्र.क्र.९८/२०२४/नवि-१३ जनतेच्या अवलोकनार्थ मुख्याधिकारी, बारामती नगरपरिषद, बारामती यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत एक महिन्याच्या कालावधीत उपलब्ध असेल.

सदर अधिसूचना शासनाच्या www.maharashtra.gov.in (कायदे / नियम) या संकेतरथळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

प्रणव कर्पे,
अवर सचिव,
महाराष्ट्र शासन.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

4th Floor, Main Building,
Mantralaya, Madam Kama Marg,
Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032.

Dated : 26th March 2025

The Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

NOTIFICATION

No. TPS-1823/1635/C.R.98/2024/UD-13.— Whereas, the Government in Urban Development Department, under Section 31(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Maharashtra Act No. XXXVII of 1966) (hereinafter referred to as "the said Act") has sanctioned the Development Plan of Baramati Municipal Council (hereinafter referred as "the said Planning Authority") *vide* Notification No. TPS-1811/941/C.R.274/D.P.Sanction/UD-13, dated 12th April 2012. Also, the Development Plan of Excluded Part has been sanctioned *vide* Notification No. TPS-1813/1070/CR284/UD-13, dated 4th March 2014 (hereinafter referred to as "the said Development Plan"); and whereas, in the said Development Plan, a 12 mtrs. wide North-South D.P. Road is proposed (hereinafter referred to as "the said Road") from land bearing S. No. 9 to S. No. 11 (hereinafter referred to as "the said Land") ;

and whereas, the said Planning Authority, through General Resolution No. 46, dated 3rd September 2021 decided to modify the said Development Plan by increasing the width of the said road to 20 mtrs. and after completing all statutory procedures under Section 37 (1) of the said Act, the Modification proposal has been submitted for the approval of the Government (hereinafter referred as "the said Modification") ;

and whereas, after making necessary enquiries and consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune, the Government is of opinion that, the said Modification needs to be sanctioned ;

Now therefore, in accordance with sub-section (2) of Section 37 of the said Act, and by exercising the associated powers conferred therein, the Government hereby approves the proposed modification on the said Development Plan. A new entry is being added after the last entry in the list of modifications to the notification sanctioning the said Development Plan ;

"ENTRY"

"In the Development Plan of Baramati Municipal Council the width of 12 mtrs. wide North-South Development Plan Road from Land Bearing S. No. 9 to S. No. 11 is widened up to 20 mtrs. as shown on Plan."

(1) A copy of the part Plan No.TPS-1823/1635/C.R.98/2024/UD-13 showing the aforesaid sanctioned modification shall be available in the office of the Chief Officer, Baramati Municipal Council, Baramati during office hours on all working days for inspection of public for a period of one month.

This Notification has published on the Govt. website www.maharashtra.gov.in (Act and Rules).

By Order and in the name of the Governor of Maharashtra,

PRANAV KARPE,
Under Secretary to Government.

नगर विकास विभाग

**चौथा मजला, मुख्य इमारत,
मंत्रालय, मादाम कामा मार्ग,
हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई-४०० ०३२.
दिनांक : २७ मार्च २०२५**

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६

अधिसूचना

क्रमांक टीपीएस-१८१७/१६५२/प्र.क्र.३३५/२०१८/नवि-१३.— ज्याअर्थी, सातारा जिल्ह्याची प्रादेशिक योजना महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्र. टीपीएस-१९१७/१५८५/प्र.क्र.१५०/१७/नवि-१३, दिनांक ८ जानेवारी २०१८ अन्वये, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिनियम" असा करण्यात आला आहे) च्या कलम १५ (१) अन्वये मंजूर केली आहे ;

ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने उक्त अधिनियमाचे कलम ४० उपकलम (१ख) नुसार, अधिसूचना क्र. टीपीएस-१८१७/१६५२/प्र.क्र.३३५/१८/नवि-१३, दिनांक १३ सप्टेंबर २०१९ अन्वये, नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र विकसित करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील सातारा, जावळी आणि पाटण तालुक्यातील ५२ गावांच्या क्षेत्राकरिता, त्या सोबतच्या प्रपत्रमध्ये नमूद केल्यानुसार, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास, काही अटीना अधीन राहून, विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त केले आहे. त्यानंतर अधिसूचना क्र. टीपीएस-१८१७/१६५२/प्र.क्र.३३५/१८/शुद्धिपत्रक/नवि-१३, दिनांक १५ नोव्हेंबर २०१९ अन्वये, अधिसूचित केलेली काही मोठी गावे विभाजीत होऊन नवीन महसुली गावांमध्ये रुपांतरित झाली असल्याने, तसेच काही गावांच्या नावात बदल करणे आवश्यक असल्याने, शुद्धिपत्रक निर्गमित करून एकूण ५८ गावांच्या क्षेत्राकरिता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास यांना विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त केले आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास यांनी, नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र विकसित करण्यासाठी नव्याने काही गावांकरिता त्यांची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्याची विनंती पत्र क्रमांक जा. क्र. मरारविम/विनिप्रा/२०२०/३८९/३२९६, दिनांक ४ सप्टेंबर २०२० अन्वये शासनास केलेली होती ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास यांच्या विनंती विचारात घेऊन शासनाने दिनांक ४ मे २०२३ रोजी नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र विकसित करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील सातारा, जावळी, पाटण व महाबळेश्वर तालुक्यातील १७७ गावांसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास यांनी, नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र विकसित करण्यासाठी नव्याने २९४ गावांकरिता त्यांची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्याची विनंती पत्र क्रमांक जा.क्र. मरारविम/सातारा/न.म./शुद्धिपत्रक/२०२४/१९३३, दिनांक ३० ऑक्टोबर २०२४ अन्वये शासनास केलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास यांच्या विनंती विचारात घेऊन आणि आवश्यक ती चौकशी केल्यानंतर उक्त क्षेत्रासाठी, काही अटीना अधीन राहून, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास यांना विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करणे आवश्यक आहे, असे शासनाचे मत झाले आहे.

आता त्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम ४० उपकलम (१ख) अन्वये, प्राप्त अधिकारांचा वापर करून आणि यासंबंधातील अधिकारांचा वापर करून शासन याद्वारे,

(अ) सातारा जिल्ह्यातील सातारा, जावळी व पाटण तालुक्यातील २९४ गावांच्या क्षेत्राकरिता, सोबतच्या प्रपत्र-अ मध्ये नमूद केल्यानुसार आणि सोबतच्या नकाशामध्ये विशिष्टपणे दर्शविल्यानुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास खालील नमूद अटीना अधीन राहून, विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करीत आहे.

अटी :-

- (१) सातारा प्रादेशिक योजनेतील Core Zone of Conservation Zone व Buffer zone of Conservation Zone च्या, तसेच समुद्रसपाटीपासून १००० मी. पेक्षा जास्त उंचीवरील क्षेत्राकरिताच्या नियमावलीनुसार विकास करणे बंधनकारक राहील.
- (२) पर्यावरण (सुरक्षा) कायदा, १९८६ च्या तरतुदी व त्या अंतर्गत वेळोवेळी लागू असलेल्या नियमानुसार पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या क्षेत्राकरिता असलेले निर्बंध बंधनकारक राहील.
- (३) महाबळेश्वर व पांचगणी नगरपरिषदेमधील नियमप्रमाणे २०० पेक्षा तीव्र उतारावर बांधकाम अनुज्ञेय होणार नाही.
- (४) केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरणीय बदल, नवी दिल्लीमार्फत दिनांक १७ जानेवारी २००१ रोजीच्या इको सेन्सेटिव्ह झोन संदर्भातील अधिसूचनेनुसार महाबळेश्वर, पांचगणी इको सेन्सेटिव्ह झोन क्षेत्रात, नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्रातील गावे येत असल्यास संबंधित गावांना सदर अधिसूचनेतील बाबी बंधनकारक राहील.
- (५) केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरणीय बदल, नवी दिल्लीमार्फत दिनांक ३ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या प्रारूप पश्चिम घाट इको सेन्सिटिव्ह झोनचे संदर्भातील अंतिम होणाऱ्या अधिसूचनेमधील नमूद बाबी बंधनकारक राहील.
- (६) नवीन महाबळेश्वर गिरिस्थानातील गावे सादी व्याघ्र प्रकल्पातील अधिसूचित क्षेत्रात येत असल्याने सदर क्षेत्रात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी साठी व्याघ्र प्रकल्पाकरिता मंजूर केलेल्या व्याघ्र संवर्धन आराखड्याप्रमाणेच कामे करणे बंधनकारक राहील.
- (७) सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे सभोवताल नवीन प्रकल्प राबविण्याकरिता केंद्र शासनाचे दिनांक ८ ऑगस्ट २०१९ रोजीच्या परिपत्रकाप्रमाणे कार्यवाही करणे अनिवार्य राहील.
- (८) या क्षेत्राकरिता सद्यास्थितीत सातारा प्रदेशाच्या मंजूर प्रादेशिक योजनेचे नियम लागू राहील, तसेच महाबळेश्वर, पांचगणी प्रादेशिक योजनेच्या हृदीपासून २.५० कि.मी. अंतरातील बफर झोनचे निर्बंध लागू राहील.
- (ब) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियमामध्ये नमूद केल्याप्रमाणे योग्य ती कार्यवाही करून नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र विकसित करण्याकरिता यांपूर्वी अधिसूचित करण्यात आलेल्या व प्रपत्र - अ मधील नमूद २९४ गावांच्या क्षेत्रासाठी विकास नियंत्रण नियमावलीसह सर्वसमावेशक नियोजन प्रस्ताव तयार करून आणि ते प्रसिद्ध करून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने म्हणजेच विशेष नियोजन प्राधिकरणाने शासनास मंजुरीसाठी सादर करणे आवश्यक राहील.

उक्त विशेष नियोजन प्राधिकरणाची हृद दर्शविणारा नकाशा १ महिन्याच्या कालावधीसाठी नागरिकांच्या अवलोकनार्थ कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत खालील कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात यावा.

- (१) आयुक्त, पुणे विभाग, पुणे.
- (२) जिल्हाधिकारी, सातारा.
- (३) उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य, रस्ते विकास महामंडळ, बांद्रा (प.), मुंबई.
- (४) सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे.
- (५) सहायक संचालक, नगर रचना, सातारा शाखा, सातारा.

परिशिष्ट - अ

**(शासनाच्या नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्र. टीपीएस-१८१७/१६५२/प्र.क्र.३३५/१८/नवि-१३,
दिनांक २७ मार्च २०२५ सोबतचे सहपत्र)**

अ.क्र.	तालुका	गावाचे नाव	अंदाजे क्षेत्र (हेक्टर)	अ.क्र.	तालुका	गावाचे नाव	अंदाजे क्षेत्र (हेक्टर)
१	२	३	४	१	२	३	४
१	जावळी	आडोशी	८५०.४२			जावळी--चालू	
२		आगलावेवडी	१३१.१०	६		भणंग	४२५.९५
३		अंबेघर तर्फे मेढा	५०९.२४	७		बिभवी	३२५.६३
४		आसणी	१७५.०९	८		चोरांबे	८२.२७
५		भामघर	१९७.५३	९		डांगरेघर	२०९.२५

પરિશિષ્ટ - અ--ચાલૂ

૧	૨	૩	૪	૧	૨	૩	૪
જાવળી--ચાલૂ				જાવળી--ચાલૂ			
૧૦		ધનકવડી	૧૮૨.૧૦	૪૬		તાંબી તર્ફ મેઢા	૧૭૬.૮૩
૧૧		દિવદેવવાડી	૬૩.૫૮	૪૭		વાચેશ્વર	૨૨૦.૭૮
૧૨		ગવડી	૪૦૭.૪૯	૪૮		વાહિટે	૮૨.૩૯
૧૩		જવળવાડી	૧૬૧.૮૭	૪૯		વાસોટા	૩૭૮.૪૭
૧૪		જુંગટી	૧૪૫૮.૧૫	૫૦	પાટણ	આડેવ ખુર્દ	૧૫૬.૪૫
૧૫		કાળોશી	૨૪૮.૮૯	૫૧		અબ્દારવાડી	૭૦.૦૦
૧૬		કરંડી તર્ફ મેઢા	૧૮૬.૧૪	૫૨		આચરેવાડી	૧૬૪.૭૯
૧૭		કરંજે	૩૬૧.૭૬	૫૩		આડેવ	૧૭૧.૮૫
૧૮		કેડંબે	૩૦૩.૬૪	૫૪		આડુલ્	૨૦૧.૬૪
૧૯		કેંજળ	૨૦૦.૮૮	૫૫		અંબાવડે ખુર્દ	૫૨૦.૧૩
૨૦		કેસકરવાડી	૧૧૧.૪૩	૫૬		અંબાવણે	૨૭૨.૫૦
૨૧		ખિરખંડી	૪૯૬.૯૪	૫૭		અંબ્રગ	૪૫૧.૩૫
૨૨		કુંભારગણી	૮૧.૨૧	૫૮		અંબ્રલે	૪૨૪.૦૭
૨૩		કુસાપૂર	૫૦૨.૧૮	૫૯		આસાવલેવાડી	૨૯૫.૨૧
૨૪		કુસવડે	૭૮૩.૨૦	૬૦		બાચોણી	૩૩૮.૮૪
૨૫		માડોશી	૫૦૫.૫૩	૬૧		બાગલવાડી	૧૩૪.૫૮
૨૬		માલચોંડી	૬૫.૭૭	૬૨		બહુલે	૪૬૨.૨૭
૨૭		માલદેવ	૭૦૫.૪૩	૬૩		બામણવાડી	૭૫.૫૯
૨૮		મોળેશ્વર	૪૦.૪૭	૬૪		બાણપેઠવાડી	૨૪૪.૪૭
૨૯		મામુર્ડી	૨૬૨.૭૭	૬૫		બાણપુરી	૮૮૯.૭૭
૩૦		મેટ ઇંદવલી	૧૨૧૨.૪૪	૬૬		બેલવડે ખુર્દ	૪૪૭.૩૫
૩૧		મ્હાતે બુ.	૧૧૭.૪૦	૬૭		ભાંબાવડે	૩૭૩.૮૩
૩૨		મોહાટ	૪૨૯.૫૫	૬૮		ભારેવાડી	૧૪૮.૨૪
૩૩		મોરાવલે	૨૨૦.૭૭	૬૯		મિલારવાડી	૧૫.૭૪
૩૪		નરફદેવ	૨૩૮.૪૦	૭૦		ભોસગાવ	૪૭૬.૯૮
૩૫		નિઝરે	૩૯૩.૫૫	૭૧		બિબી	૪૮૫.૦૭
૩૬		ઓઝરે	૩૫૧.૩૭	૭૨		બોરગેવાડી	૨૨૩.૧૮
૩૭		પાલી તર્ફ તાંબ	૧૨૩૦.૦૨	૭૩		બોર્જેવાડી	૧૦.૬૧
૩૮		પિંપરી તર્ફ મેઢા	૧૫૦.૯૬	૭૪		ચાફેર	૬૧૪.૨૪
૩૯		પુનવડી	૧૬૧.૮૦	૭૫		ચાલ્કેવાડી	૪૮૬.૫૪
૪૦		રિટકવલી	૨૦૭.૨૬	૭૬		ચહાણવાડી (ધામણી)	૩૭૨.૯૮
૪૧		સાવલી	૨૨૯.૨૮	૭૭		ચવણીવાડી	૧૯.૪૬
૪૨		સાવરત	૨૮૭.૨૧	૭૮		ચિખલેવાડી	૨૭.૧૧
૪૩		સાયલી	૧૬૩.૪૫	૭૯		ચિતેઘર	૧૩૮.૫૧
૪૪		તાકવલી	૧૧૭૩.૦૫	૮૦		ચોપડી	૩૮૨.૬૩
૪૫		તાંબી	૮૫૬.૬૫	૮૧		ચોપદારવાડી	૧૦૭.૨૫

परिशिष्ट - अ--चालू

१	२	३	४	१	२	३	४
पाटण--चालू				पाटण--चालू			
८२	चौगुलेवाडी	३३७.४३	११८	जानुगडेवाडी	११५.९२		
८३	चौगुलेवाडी	१०७.१२	११९	जरेवाडी	७८९.३९		
८४	डाकेवाडी (काळगाव)	१८६.७९	१२०	कढाणे	४२३.९९		
८५	डाकेवाडी (वाझोळी)	१३१.२२	१२१	कळंबे	३३०.२६		
८६	दांगिस्तेवाडी	१८७.९४	१२२	काळगाव	५४६.१७		
८७	डाफळवाडी	७५.३८	१२३	काळकेवाडी	१२२.९६		
८८	दावरी	३७३.८१	१२४	कालोळी	१६७.५०		
८९	देवघर तर्फ पाटण	४९.९४	१२५	करंजवडे	१२७९.१८		
९०	धाजगाव	१७३.१४	१२६	करपेवाडी	३७१.६९		
९१	धामणी	६५४.८४	१२७	कर्पेवाडी	१०४.६२		
९२	देबेवाडी	१४०.८४	१२८	कसरुंड	४६३.४५		
९३	ढोकावळे	६२६.०२	१२९	कातवाडी	१५५.३४		
९४	डिचोळी	८७७.११	१३०	कवडेवाडी	१३०.४५		
९५	दिगेवाडी	४७६.९०	१३१	कावरवाडी	२७०.९२		
९६	दिवाशी खुर्द	८९४.३३	१३२	खळे	२५१.२०		
९७	डोंगरोबाचीवाडी	१८६.१७	१३३	खिलारवाडी	१४१.८६		
९८	डोंगळेवाडी	१६६.८८	१३४	किल्लेमोरगिरी	४८९.४८		
९९	एकवडेवाडी	५६.६९	१३५	कोकिसरे	२४९.३४		
१००	गाळमेवाडी	३७६.८५	१३६	कोळगेवाडी	१४.८८		
१०१	गरावडे	४११.५६	१३७	कोळेकरवाडी	४१३.२२		
१०२	गव्हाणवाडी	१२८.६१	१३८	कोरीवळे	३७५.८२		
१०३	गायमुखवाडी	९८.९०	१३९	कुंभारगाव	३३६.८६		
१०४	घाणाव	२८८.४२	१४०	कुठरे	३१२.७०		
१०५	घाटेवाडी	११०.११	१४१	लेंदोरी	३१२.१६		
१०६	गिरेवाडी	१४५.२४	१४२	लेतमेवाडी	२७६.९९		
१०७	गोकुळ तर्फ हेळवाक	६८२.११	१४३	लोहारवाडी	९५.९२		
१०८	गोरेवाडी	५९.०५	१४४	लोटळेवाडी	११.७७		
१०९	गुढे (पाटण)	५१०.७८	१४५	लुगडेवाडी	१४१.११		
११०	गुजरवाडी	३०८.८६	१४६	माहिंद	५८६.१७		
१११	गुंजाळी	११८.३२	१४७	माळदण	२९८.८६		
११२	हारुदगेवाडी	४५.१६	१४८	मल्हारपेठ	४०८.०९		
११३	हुंबरवाडी	१४३.२४	१४९	मालोशी	२५०.६५		
११४	जळव	३३६.२१	१५०	मानाई नगर	२१०.५१		
११५	जांभळवाडी	५१.३७	१५१	मांदरुळकोळे	४११.५४		
११६	जांभेकरवाडी	२४३.७०	१५२	मांदरुळकोळे खुर्द	२५४.७६		
११७	जामदाडवाडी व चौगुलेवाडी.	८०.३६	१५३	मणेरी	५१४.६१		

પરિશિષ્ટ - અ--ચાલૂ

૧	૨	૩	૪	૧	૨	૩	૪
પાટણ--ચાલૂ				પાટણ--ચાલૂ			
૧૫૪		માનેવાડી	૩૯૨.૦૮	૧૯૧		પવારવાડી	૧૯૨.૪૨
૧૫૫		મન્યાચીવાડી	૧૪૫.૩૦	૧૯૨		પેટેકરવાડી	૨૨.૯૩
૧૫૬		મન્યાચીવાડી	૧૦૮.૫૬	૧૯૩		પેઠશિવાપૂર	૭૪.૩૯
૧૫૭		મારળી	૮૮૩.૬૦	૧૯૪		પિંપળોશી	૧૮૪.૭૪
૧૫૮		મરેકરવાડી	૧૫૮.૭૦	૧૯૫		પુનવળી	૩૧૫.૦૯
૧૫૯		માર્લોશી	૩૧૩.૧૫	૧૯૬		રામિષ્ટેવાડી	૧૪૬.૭૯
૧૬૦		મારુળહવેલી	૮૯૯.૮૩	૧૯૭		રોહીને	૬૧૩.૨૮
૧૬૧		મસકરવાડી	૨૦૪.૦૮	૧૯૮		રૂવળે	૪૩૫.૫૦
૧૬૨		મસકરવાડી	૪૬૭.૭૪	૧૯૯		સાબલેવાડી	૨૪૨.૧૮
૧૬૩		મસકરવાડી નં. ૧	૩૯.૭૩	૨૦૦		સાયકડે	૧૫૭.૧૭
૧૬૪		મસતેવાડી	૮૪.૫૩	૨૦૧		સાળવે	૭૫૭.૨૮
૧૬૫		માત્રેવાડી	૩૦૯.૮૬	૨૦૨		સાંબુર	૭૭૧.૭૯
૧૬૬		મૌંદરુળહવેલી	૧૫૧.૦૪	૨૦૩		સાંગવડ	૨૨૭.૦૪
૧૬૭		મ્હાવશી	૮૨૭.૬૪	૨૦૪		શેડગેવાડી	૧૮૦.૯૦
૧૬૮		મિરગાવ	૫૫૮.૦૯	૨૦૫		શેંડેવાડી (કુંભારગાવ)	૧૨૩.૪૭
૧૬૯		મોરેવાડી (કુઠારે)	૧૦૯.૮૬	૨૦૬		શિબેવાડી	૫૯.૭૭
૧૭૦		મોરગિરી	૧૩૬.૭૮	૨૦૭		શિદરુકવાડી	૩૬૭.૦૨
૧૭૧		મૂળગાવ	૧૬૪.૯૨	૨૦૮		શિંદેવાડી	૪૧૮.૯૬
૧૭૨		મુરુડ	૫૧૦.૨૧	૨૦૯		શિરાંશિંગે	૧૧૧૬.૫૭
૧૭૩		મુતળવાડી	૧૩૨.૮૭	૨૧૦		શિતાપવાડી	૧૨૨.૪૩
૧૭૪		નાદે	૧૬૮.૪૯	૨૧૧		સિદ્ધેશ્વર નગર	૧૧.૬૪
૧૭૫		નાદોલી	૩૬૯.૮૩	૨૧૨		સોનાઈચીવાડી	૩૮૨.૮૫
૧૭૬		નારલ્લવાડી	૧૫૩.૧૧	૨૧૩		સોનાવડે	૩૧૦.૯૪
૧૭૭		નાટોશી	૮૯૧.૧૧	૨૧૪		સુમાષનગર	૧૨૦.૦૪
૧૭૮		નાવડી	૨૪૭.૪૫	૨૧૫		સુલેવાડી	૨૫૧.૩૮
૧૭૯		નવસરવાડી	૧૩૩.૦૨	૨૧૬		સુપુગાડેવાડી	૬૨.૨૩
૧૮૦		નવજા	૧૮૭૮.૭૭	૨૧૭		સુરુળ	૨૩૨.૧૮
૧૮૧		નેરળે	૨૮૫.૯૬	૨૧૮		સુતારવાડી	૧૪૨.૪૯
૧૮૨		નિસરે	૬૩૮.૫૭	૨૧૯		તળીયે	૩૬૭.૩૫
૧૮૩		નિવડે	૫૭૪.૧૦	૨૨૦		તળોશી	૪૨૧.૧૦
૧૮૪		પાચુપાટેવાડી	૮૬.૧૧	૨૨૧		તામકડે	૨૬૨.૬૯
૧૮૫		પાડેકરવાડી	૩૪૨.૮૭	૨૨૨		તામકાણે	૨૯૪.૧૦
૧૮૬		પાધરવાડી તેલેવાડી	૨૨૨.૪૫	૨૨૩		તાયગડેવાડી	૧૭૧.૨૩
૧૮૭		પાગેવાડી	૪૧.૦૧	૨૨૪		તેલેવાડી	૩૨૨.૮૮
૧૮૮		પાપર્ડ બુદ્રક	૨૨૯.૫૯	૨૨૫		તોળેવાડી	૨૬૫.૬૬
૧૮૯		પાપર્ડ ખુર્ડ	૨૯૬.૫૮	૨૨૬		તોંડોશી	૨૬૦.૨૯
૧૯૦		પવારવાડી	૨૫૮.૬૩	૨૨૭		તોરણે	૧૦૦૪.૬૧

परिशिष्ट - अ--चालू

१	२	३	४	१	२	३	४
पाटण-चालू				सातारा-चालू			
२२८	त्रिपुडी	५७५.३१	२६५	कामठी तर्फ सातारा	८९५.०४		
२२९	तुपेवाडी	१०९.७१	२६६	कान्हेर	५२२.३८		
२३०	उधवणे	२८०.२०	२६७	करंजे तर्फ परळी	३००.७०		
२३१	वाडीकोतावडे	१६२.९२	२६८	कारी	८००.९१		
२३२	वायचलवाडी	१८४.४५	२६९	कासरथळ	४५.२२		
२३३	वारेकरवाडी	१२८.२८	२७०	काटावाडी बुद्धक	२६२.५२		
२३४	वारपेवाडी	१११.३८	२७१	कुडेघर	१७.२२		
२३५	वेताळवाडी	१९२.५७	२७२	कुरुण	१५४.९०		
२३६	विहे	७८९.०७	२७३	लावणघर	२३५.४९		
२३७	वाझोळी	२९९.९३	२७४	लुमाणखोल	१४८.०३		
२३८	येळवेवाडी	८५.२६	२७५	मव्याचीवाडी	६०.५५		
२३९	येराडवाडी	२१३.४७	२७६	म्हसकरवाडी	१४२.७९		
२४०	येरफळे	५२६.९५	२७७	नुणे	४०९.५६		
२४१	झाडोळी	३३३.९२	२७८	परळी	४०२.६६		
२४२	झाकडे	५४३.८२	२७९	पाटेघर	५३७.२४		
२४३	सातारा	आगुडेवाडी	३८७.७१	२८०	पेतरी	११३.२९	
२४४		आकले	२९३.५१	२८१	पुनावाडी	२१५.१७	
२४५		आंबाळे	२८४.९५	२८२	रेवळी	१७६.५२	
२४६		आंबावडे बु.	५३५.५४	२८३	रोहोत	३९३.६१	
२४७		अणावळे	१६३.१७	२८४	साबळेवाडी	११६.६८	
२४८		आरगडवाडी	१२४.२५	२८५	साईगाव	१७१.७१	
२४९		आटे	२४९.१४	२८६	सांबरवाडी	१८५.२४	
२५०		बाणघर	२३७.७५	२८७	सरखाल	३३६.५३	
२५१		भांबावळी	२८५.७४	२८८	सायळी	१११.२१	
२५२		भोंदावडे	२२३.६७	२८९	शिंदेवाडी	२११.३७	
२५३		चिंचणी	५३३.२६	२९०	सोनावाडी	१८८.४१	
२५४		चोरगेवाडी	२९०.५६	२९१	वेळे	२४९.४०	
२५५		दहिवड	१११.८८	२९२	वडगाव	१११.५०	
२५६		दरे बुद्धक	४२४.३६	२९३	वावदरे	२२३.५४	
२५७		धावडशी	४६७.००	२९४	यवतेश्वर	३०९.०३	
२५८		गाजावाडी	२३५.२३		एकूण	१४४०४.७४	
२५९		गावडी	२८२.१८				
२६०		गोगावळेवाडी	२५६.९५		महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,		
२६१		जोतिबाचीवाडी	१०५.७२				
२६२		कळंबे	४३८.१६		डॉ. प्रतिभा भदाणे,		
२६३		काळोशी	३८०.३९		सहसंचिव,		
२६४		कामठी तर्फ परळी	११७.४८		महाराष्ट्र शासन.		

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

डॉ. प्रतिभा भदाणे,

सहसंचिव,

महाराष्ट्र शासन.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

**Madam Kama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai - 400 032.**

Dated : 27th March 2025

The Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

NOTIFICATION

No.TPS-1817/1652/CR-335/2018/UD-13.— Whereas, the Regional Plan for Satara has been sanctioned by the Government in the Urban Development Department under sub-section (1) of Section 15 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as “the said Act”) *vide* Notification No. TPS-1917/1585/CR-150/17/UD-13, dated 8th January 2018 ;

and whereas, in accordance with the provisions of Section 40 (1B) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, the Government of Maharashtra in Urban Development Department has appointed the Maharashtra State Road Development Corporation Limited, to be the Special Planning Authority for the area in the 52 villages of Satara, Jaoli and Patan Tehsils in Satara District as specified in Schedule appended thereto, subject to conditions, *vide* Notification No. TPS-1817/1652/CR-335/18/UD-13, dated 13th September 2019. Subsequently, Maharashtra in Urban Development Department has been designated as Special Planning Authority for the area in the 58 villages by issuing the Corrigendum, as some of the earlier notified large villages have been split and converted into new Revenue villages and also it was necessary to change the name of some villages, *vide* Notification No. TPS-1817/1652/C.R.335/18/Corrigendum/UD-13, dated 15th November 2019 ;

and whereas, Maharashtra State Road Development Corporation Limited has requested the Government, *vide* Marathi Letter No. जा. क्र. मरारविम/विनिप्रा/२०२०/३८९/३२१६, dated 4th September 2020, to appoint them as a Special Planning Authority for 177 villages to develop the New Mahabaleshwar Hill Station ;

and whereas, after considering the request of Maharashtra State Road Development Corporation Limited, Government has appointed the Maharashtra State Road Development Corporation Limited as a Special Planning Authority for the 177 villages subject to certain conditions ;

and whereas, Maharashtra State Road Development Corporation Limited has requested the Government, *vide* Marathi letter No. जा.क्र. मरारविम/सातारा/न.म./शुद्धिपत्रक/२०२४/१९३३, dated 30th October 2024, to appoint them as a Special Planning Authority for 294 villages to develop the New Mahabaleshwar Hill Station (hereinafter referred to as “the said Area”) ;

and whereas, after considering the request of Maharashtra State Road Development Corporation Limited, Government is of opinion that the Maharashtra State Road Development Corporation Limited shall be appointed as Special Planning Authority for the said area subject to certain conditions ;

Now therefore, in exercise of the powers conferred under sub-section (1B) of Section 40 of the said Act, and all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby,

- (a) Appoints the Maharashtra State Road Development Corporation Limited to be the Special Planning Authority for the area in the 294 villages of Satara, Jaoli and Patan Tehsils in Satara District as specified in Schedule-A appended herewith and as shown specifically on plan attached herewith, subject to following conditions ;

Conditions :-

- 1) The development in the said notified area shall be permissible as per the DCPR meant for the area of Core Zone of Conservation Zone and Buffer Zone of Conservation Zone and also for the area above 1000 mtrs. height from Mean Sea Level in Satara Regional Plan.

- 2) Restrictions as per provisions of The Environment (Protection) Act, 1986 and rules made thereunder from time to time shall be applicable for the Environmentally Sensitive Area.
- 3) No construction shall be permissible on the land having slope 20° or more, as applicable for Mahabaleshwar and Panchgani Municipal Council.
- 4) Villages falling in the Eco-Sensitive Region, if any, as per Ministry of Environment, Forest and Climate Change, Government of India Notification dated 17th January 2001 for Mahabaleshwar and Panchgani Eco-Sensitive Region, all the provisions of this notification shall be applicable for such villages.
- 5) All the provisions of draft Notification dated 3rd October 2018 of Ministry of Environment, Forest and Climate Change, Government of India in respect of Western Ghats Ecologically Sensitive Area shall be applicable as per final sanction by MoEF and CC.
- 6) Development and works within the villages of this area i.e. New Mahabaleshwar Hill Station which includes in Sahyadri Tiger Reserve Notified Area, shall be as per Tiger Conservation Plan sanctioned by National Tiger Conservation Authority, New Delhi for Sahyadri Tiger Reserve.
- 7) Procedure as per Office Memorandum dated 8th August 2019 of Ministry of Environment, Forest and Climate Change, Government of India shall be followed for new development project located around Sahyadri Tiger Reserve.
- 8) The provisions of the approved Regional Plan of Satara will continue to be applicable for this area. Also, the Buffer Zone restrictions within 2.50 km. from the boundary of Mahabaleshwar Panchgani Regional Plan will continue to be applicable.
 - (b) The Special Planning Authority i.e. Maharashtra State Road Development Corporation Limited shall prepare and publish the planning proposals along with Development Control Regulations for the area of earlier Notified villages and the 294 villages as specified in Schedule-A appended herewith and submit the same to the Government for sanction after following due procedure prescribed in the said Act.

Copy of the plan showing the boundaries of the said Special Planning Authority shall be available for inspection for the general public during an office hours on all working days at the following offices for period of one month.

- (1) Commissioner, Pune Division, Pune.
- (2) Collector, Satara
- (3) Vice Chairman and Managing Director, MSRDC, Bandra (W.), Mumbai.
- (4) Joint Director of Town Planning, Pune Division, Pune.
- (5) Assistant Director of Town Planning, Satara Branch, Satara.

Appendix - A

(Accompaniment to the Government in Urban Development Department's Notification Bearing No. TPS-1817/1652/CR-335/18/UD-13, dated 27th March 2025)

Sr. No.	Taluka Name	Village Name	Approx. Area (Ha.)	Sr. No.	Taluka Name	Village Name	Approx. Area (Ha.)
1	2	3	4	1	2	3	4
1	Jaoli	Adoshi	850.42			Jaoli-Contd.	
2		Agalavewadi	131.10	4		Asani	175.09
3		Ambeghar tarf	509.24	5		Bhamghar	197.53
		Medha.		6		Bhanang	425.15

Appendix - A--Contd.

1	2	3	4	1	2	3	4
Jaoli--Contd.				Jaoli--Contd.			
7		Bibhvi	325.63	44		Takawli	1173.05
8		Chorambe	82.27	45		Tambi	856.65
9		Dangreghar	209.25	46		Tambi tarf Medha	176.83
10		Dhanakwadi	182.10	47		Vagheshwar	220.78
11		Divdevwadi	63.58	48		Vahite	82.39
12		Gavdi	407.49	49		Vasota	378.47
13		Jawalwadi	169.87	50	Patan	Aadev Kh.	156.45
14		Jungti	1458.15	51		Abdarwadi	70.00
15		Kaloshi	248.89	52		Acharewadi	164.79
16		Karandi Tarf Medha.	186.14	53		Adadev	171.85
17		Karanje	369.76	54		Adul	201.64
18		Kedambe	303.64	55		Ambavade kh.	520.13
19		Kenjal	200.88	56		Ambavane	272.50
20		Kesakarwadi	111.43	57		Ambrag	451.35
21		Khirkhandi	496.14	58		Ambrule	424.07
22		Kumbhargani	81.21	59		Asawalewadi	295.21
23		Kusapur	502.18	60		Bacholi	338.84
24		Kusawade	783.20	61		Bagalwadi	134.58
25		Madoshi	505.53	62		Bahule	462.27
26		Malchoundi	65.77	63		Bamanwadi	75.59
27		Maldev	705.43	64		Banpethwadi	244.47
28		Moleshwar	40.47	65		Banpuri	889.77
29		Mamurdi	262.77	66		Belavade kh.	447.35
30		Met indawli	1212.44	67		Bambavade	373.83
31		Mhate Bk.	197.40	68		Bharewadi	148.24
32		Mohat	429.55	69		Bhilarwadi	15.74
33		Morawale	220.77	70		Bhosgaon	476.98
34		Narfdev	238.40	71		Bibi	485.07
35		Nizare	393.55	72		Boragewadi	223.18
36		Ozare	351.37	73		Borgewadi	90.61
37		Pali Tarf Tamb	1230.02	74		Chafer	694.24
38		Pimpri Tarf Medha	150.96	75		Chalkewadi	486.54
39		Punavadi	161.80	76		Chavanwadi (Dhamani).	372.98
40		Ritkawali	207.26	77		Chawaliwadi	99.46
41		Savali	229.28	78		Chikhalewadi	27.91
42		Sawrat	287.21	79		Chiteghar	138.51
43		Sayali	163.45	80		Chopadi	382.63

Appendix - A--Contd.

1	2	3	4	1	2	3	4
Patan--Contd.				Patan--Contd.			
81		Chopdarwadi	107.25	118		Janugdewadi	115.92
82		Chougulewadi	337.43	119		Jarewadi	789.39
83		Chougulewadi	107.12	120		Kadhane	423.91
84		Dakewadi (Kalgaon).	186.79	121		Kalambe	330.26
85		Dakewadi (Wazoli)	131.22	123		Kalgaon	546.17
86		Dangistewadi	187.94	124		Kalkewadi	122.16
87		Daphalwadi	75.38	125		Kaloli	167.50
88		Davari	373.81	126		Karanjvade	1279.18
89		Devghar Tarf Patan	49.94	127		Karapewadi	371.69
90		Dhajgaon	173.14	128		Karpewadi	104.62
91		Dhamani	654.84	129		Kasrund	463.45
92		Dhebewadi	140.84	130		Katvadi	155.34
93		Dhokawale	626.02	131		Kavadewadi	130.45
94		Dicholi	877.11	132		Kavarwadi	270.92
95		Digewadi	476.90	133		Khale	251.20
96		Divashi Bk.	894.33	134		Khilarwadi	141.86
97		Dongarobachiwadi	186.97	135		Killemorgiri	489.48
98		Donglewadi	166.88	136		Kokisare	249.34
99		Ekavadewadi	56.69	137		Kolagewadi	94.88
100		Galmewadi	376.85	138		Kolekarwadi	413.22
101		Garawade	411.56	139		Korivale	375.82
102		Gavhanwadi	128.61	140		Kumbhargaon	336.86
103		Gaymukhwadi	98.90	141		Kuthare	312.70
104		Ghanav	288.42	142		Lendhori	392.16
105		Ghatewadi	190.19	143		Letamewadi	276.99
106		Girewadi	145.24	144		Loharwadi	95.92
107		Gokul Tarf Helwak	682.11	145		Lotalewadi	99.77
108		Gorewadi	59.05	146		Lugadewadi	141.11
109		Gudhe	510.78	147		Mahind	586.17
110		Gujarwadi	308.86	148		Maldan	298.86
111		Gunjali	118.32	149		Malharpeth	408.09
112		Harugdewadi	45.16	150		Maloshi	250.65
113		Humbarwadi	143.24	151		Manainagar	210.51
114		Jalv	336.21	152		Mandrulkole	411.54
115		Jambhalwadi	51.37	153		Mandrulkole Kh.	254.76
116		Jambhekarwadi	243.70	154		Maneri	594.61
117		Jamdadwadi and Chaugulewadi.	80.36	155		Manewadi	392.04
						Manyachiwadi	145.30

Appendix - A--Contd.

1	2	3	4	1	2	3	4
Patan--Contd.				Patan--Contd.			
156		Manyachiwadi	104.56	193		Pethshivapur	74.39
157		Marali	883.60	194		Pimpaloshi	184.74
158		Marekarwadi	158.70	195		Punvali	395.09
159		Marloshi	313.15	196		Ramishtewadi	146.79
160		Marul Haveli	499.83	197		Rohine	613.28
161		Maskarwadi	204.08	198		Ruvale	435.50
162		Maskarwadi	467.74	199		Sabalewadi	242.18
163		Maskarwadi No. 1	39.73	200		Saikade	157.17
164		Mastewadi	84.53	201		Salave	757.28
165		Matrewadi	309.86	202		Sanbur	779.79
166		Maundrul Haveli	151.04	203		Sangwad	227.04
167		Mhavashi	827.64	204		Shedgewadi	180.90
168		Mirgaon	558.09	205		Shendewadi	123.47
169		Morewadi (Kuthare).	109.86	206		(Kumbhargaon).	
170		Morgiri	136.78	207		Shibewadi	59.77
171		Mulgaon	164.92	208		Shidrukwadi	367.02
172		Murud	510.21	209		Shindewadi	418.96
173		Muttalwadi	132.87	210		Shirshinge	1916.57
174		Nade	168.49	211		Shitapwadi	122.43
175		Nadoli	369.83	212		Siddheshwarnagar	91.64
176		Naralwadi	153.11	213		Sonaichiwadi	382.85
177		Natoshi	891.19	214		Sonavade	310.94
178		Navadi	241.45	215		Subhashnagar	120.04
179		Navasarwadi	133.02	216		Sulewadi	251.38
180		Nawaja	1878.77	217		Supugadewadi	62.23
181		Nerale	285.96	218		Surul	232.18
182		Nisare	638.57	219		Sutarwadi	142.49
183		Nivade	574.10	220		Taliye	367.35
184		Pachupatewadi	86.11	221		Taloshi	421.10
185		Padekarwadi	342.87	222		Tamkade	262.69
186		Padharwadi Telewadi.	222.45	223		Tamkane	294.10
187		Pagewadi	41.01	224		Taygadewadi	179.23
188		Paparde Bk.	229.59	225		Telewadi	322.88
189		Paparde Kh.	296.58	226		Tolewadi	265.66
190		Pawarwadi	258.63	227		Tondoshi	260.29
191		Pawarwadi	192.42	228		Torane	1004.61
192		Petekarwadi	22.93	229		Tripudi	575.31
						Tupewadi	109.71
						Udhavane	280.20

Appendix - A--Contd.

1	2	3	4	1	2	3	4
Patan--Contd.				Satara--Contd.			
231		Vadi Kotawade	162.92	266		Kanher	522.38
232		Vaichalwadi	184.45	267		Karanje Tarf Parali	300.70
233		Varekarwadi	128.28	268		Kari	800.91
234		Varpewadi	111.38	269		Kasarthal	45.22
235		Vetalwadi	192.57	270		Katavadi Bk.	262.52
236		Vihe	789.07	271		Kudeghar	97.22
237		Wazoli	299.93	272		Kurun	154.10
238		Yelavewadi	85.26	273		Lavanghar	235.49
239		Yeradwadi	213.47	274		Lumanekhol	148.03
240		Yerphale	526.95	275		Malyachi Wadi	60.55
241		Zadoli	333.12	276		Mhaskarwadi	142.79
242		Zakade	543.82	277		Nune	409.56
243	Satara	Agudewadi	387.71	278		Parali	402.66
244		Akale	293.51	279		Pateghar	537.24
245		Ambale	284.95	280		Petri	113.29
246		Ambavade Bk.	535.54	281		Punavadi	215.97
247		Anavale	163.17	282		Revali	176.52
248		Argadwadi	124.25	283		Rohot	393.61
249		Ashte	241.14	284		Sabalewadi	116.68
250		Banghar	237.75	285		Saigaon	171.71
251		Bhambavali	285.74	286		Sambarwadi	185.24
252		Bhondavade	223.67	287		Sarkhal	336.53
253		Chinchani	533.26	288		Sayali	211.21
254		Chorgewadi	290.56	289		Shindewadi	211.37
255		Dahivad	111.88	290		Sonavadi	188.41
256		Dare Bk.	424.36	291		Vele	249.40
257		Dhawadshi	467.00	292		Wadgaon	199.50
258		Gajawadi	235.23	293		Wavadare	223.54
259		Gavadi	282.18	294		Yavateshwar	309.03
260		Gogavalewadi	256.95			Total	94404.74
261		Jotibachiwadi	105.72			<i>By Order and in the name of the Governor of Maharashtra,</i>	
262		Kalambe	438.16			DR. PRATIBHA BHADANE,	
263		Kaloshi	380.39			Joint secretary to Government.	
264		Kamathi Tarf Parali	197.48				
265		Kamathi Tarf	815.04				
		Satara.					

जिल्हाधिकारी यांजकडून

जिल्हा सांगली

भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३

अधिसूचना कलम-११

क्रमांक भूसं/कावि-८३/एसआर-११/२०१७/३०६/२०२५.— ज्याअर्थी, भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाढारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र.क्र.प५/अ-३, दिनांक ३१ जानेवारी २०२३ (यात यापुढे जिचा निर्देश "उक्त अधिसूचना" असा करण्यात आला आहे. याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड ऐ) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या, जिल्हाधिकारी, सांगली यांना यासोबत जोडलेल्या अनुसूची एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश "उक्त जमीन" असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त "सार्वजनिक प्रयोजन" असा करण्यात आला आहे) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची दोनमध्ये दिलेले आहे व त्यामध्ये दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ चे असाधारण भाग चार-अ चे असाधारण क्रमांक-१९७ नुसार अधिसूचना देणेत आलेली आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ पोट-कलम (१) च्या तरतुदीन्याये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमी संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची तीनमध्ये दिलेली आहेत. (विस्थापन होणार असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावीत).

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची चारमध्ये दिलेला आहे आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची पाचमध्ये दिलेला आहे. (नियुक्ती करणे आवश्यक असेल, तर या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा);

त्याअर्थी, आता असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम ४ नुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चारखालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही; परंतु उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिकाऱ्यांस विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धिपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी, भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त नियम" असा करण्यात आला आहे.) यांच्या नियम १० च्या उपनियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमी अभिलेखाच्या अद्यायावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचेदेखील घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम २ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी, उपविभाग विटा (खानापूर) यांना पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची - एक

संपादन करावयाच्या जमिनीचे वर्णन

जिल्हा सांगली, तालुका खानापूर, गाव वेजेगाव

अ.क्र.	भूमापन किंवा नवीन गट क्रमांक	अंदाजित क्षेत्र (हेक्टर / आरमध्ये)	दिशा
१	१४५	०.२८.००	संपूर्ण
२	१४६	०.१९.००	संपूर्ण

अनुसूची - दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव	: टेंमू उपसा सिंचन प्रकल्प (मोठा प्रकल्प), तालुका कराड, जिल्हा सातारा.
प्रकल्प कार्याचे वर्णन	: विस्तारित टेंमू उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत मोजे वेजेगाव, तालुका खानापूर, जिल्हा सांगली येथे माण व खटाव उपसा सिंचन योजनेच्या पंपगृह व अनुषंगिक बाबीकरिता भूसंपादन.
समाजाला मिळणारे लाभ	: माण-खटाव उपसा सिंचन योजनेतून बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे माण, खटाव व आटपाडी तालुकांतील एकूण ५९ गावांमधील १५,७७६ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

अनुसूची - तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे

प्रस्तावित क्षेत्रामध्ये फक्त शेतजमीन येत असून, गावठाण, तसेच भूसंपादन क्षेत्रातील कोणाचेही विस्थापन होत नाही.

अनुसूची - चार

(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाऱ्या अभिकरणाने दिलेला) सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार-अ, दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या राजपत्रानुसार सदरचा प्रकल्प ग्रामीण पायाभूत सुविधांतर्गत येत असल्याने त्यास भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ मधील सामाजिक प्रभाव निर्धारणापासून सूट देण्यात आलेली आहे.

अनुसूची - पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

सदर भूसंपादनामुळे व्यक्तींचे / व्यक्तींचे विस्थापन होत नसलेमुळे पुनर्वसन व पुनर्वसाहत प्रशासक नियुक्त करणेची आवश्यकता नाही.

टीप :- उक्त जमिनीच्या आराखड्याचे उपविभागीय अधिकारी, उपविभाग विटा (खानापूर) यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

अशोक काकडे (भा.प्र.से.),

जिल्हाधिकारी, सांगली.

सांगली, २८ मार्च २०२५.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे

अधिसूचना

क्रमांक झा.पु.प्रा.,पुणे/आर.टी.एस./अधिसूचना/१०५९/२०२५.— महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ (सन २०१५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ५) च्या कलम ३ (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराच्या वापर करून मी, नीलेश र. गटणे (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे याद्वारे उक्त अध्यादेशाच्या प्रयोजनार्थ नागरिकांना पुरविण्यात येत असलेल्या लोकसेवा, नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम व द्वितीय अधिकारी या बाबी सोबतच्या परिशिष्टामध्ये नमूद केल्याप्रमाणे अधिसूचित करीत आहे.

परिशिष्टामध्ये नमूद सेवा गुणधारानुसार विहित कालावधीत लोकसेवकाने नामंजूर केल्यास संबंधित अधिनियम अथवा प्रचलित तरतुदीनुसार त्यावर सक्षम प्राधिकारी यांचेकडे अपील करणे शक्य आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५, कलम ३ अन्वये लोकसेवांचा तपशील

परिशिष्ट

अ.क्र.	लोकसेवांचा तपशील	नियत कालावधी	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अपील अधिकारी	द्वितीय अपील अधिकारी
१	२	३	४	५	६
१.	वारस हस्तांतरणविषयक सेवा :--	६० दिवस.	संबंधित सक्षम प्राधिकारी.	सचिव	मा. मुख्य कार्यकारी अधिकारी.
(अ)	परिशिष्ट-२ मध्ये पात्र झोपडीधारका मयत झाल्यास सदनिकाचे वाटप करण्यापूर्वी विकसकाकडून, तसेच पात्र झोपडीधारका- कडून मयत पात्र झोपडीधारकांची यादी प्राप्त करून घेऊन योजना स्थळीप्रसिद्ध केल्यानंतर वारस नोंदणीबाबत अर्ज प्राप्त करणेबाबतची मुदत.	१५ दिवस.			

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६
	(ब) वारस नोंदीबाबत सुनावणी घेणे. आलेल्या सुनावणीमध्ये सदनिकेचा ताबा देणेबाबत वारसांमध्ये एक मत न झाल्यास सर्व कायदेशीर वारसांकडून सदनिकेचा ताबा निश्चित करण्याबाबत व पुन्हा हरकत न घेण्याबाबत प्रतिज्ञापत्र / बंधपत्र तयार करून घेणे.	२०	दिवस		
	(क) सुनावणीमध्ये वारसांबाबत निर्णय झाल्यानंतर जाहीर प्रकटन देऊन विहित मुदतीत कोणताही आक्षेप / हरकत न आल्यास वारसाचे नाव निश्चित करणे.	२५	दिवस.		
	(ड) विहित मुदतीत आक्षेप वा हरकत प्राप्त झाल्यास त्याबाबत या कार्यालयामार्फत निर्णय घेतला जाणार नाही. सदर प्रकरणी संबंधितांनी सक्षम न्यायालयातून त्यांचा वारसा हक्क शाबीत करून घेणेबाबत कळविण्यात येईल.				
२.	भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झालेनंतर ०५ वर्षांनी सदनिका हस्तांतरण विषयक सेवा.	४०	सहायक निबंधक, सहकारी संस्था, झो.पु.प्रा., पुणे. दिवस.	सचिव	मा. मुख्य कार्यकारी अधिकारी.
३.	झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील सहकारी गृहनिर्माण संस्थांची नोंदणीविषयक सेवा. (अ) सहकारी गृहनिर्माण संस्थांची नोंदणी करणे (झो.पु.प्रा., पुणे यांचे कार्यक्षेत्रातील संस्थांबाबत).	२ महिने.	सहायक निबंधक, सहकारी संस्था, झो.पु.प्रा., पुणे.	मा. विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, पुणे विभाग, पुणे.	शासन
	(ब) सहकारी गृहनिर्माण संस्थांचा उपविधी दुरुस्ती करणे (झो.पु.प्रा., पुणे यांचे कार्यक्षेत्रातील संस्थांबाबत).	२ महिने.			
४.	शासन निर्णय क्र. झोपुधा-१००१/प्र.क्र.१२५/१४/झोपसु-१, दि. १६ मे २०१५ नुसार अपात्र झोपडीधारकांनी सादर केलेल्या परिशिष्ट-३ व परिशिष्ट-४ वर निर्णय घेणे.	९० दिवस.	संबंधित तहसीलदार.	संबंधित सक्षम प्राधिकारी.	सचिव
५.	शासन निर्णय क्र. झोपुधा-०८१०/प्र.क्र.९६/२०१८/झोपसु-१, दि. १६ मे २०१८ नुसार अपात्र झोपडीधारकांनी सादर केलेल्या परिशिष्ट-३ व परिशिष्ट-४ वर निर्णय घेणे.	९० दिवस.	संबंधित तहसीलदार.	संबंधित सक्षम प्राधिकारी.	सचिव
६.	परिपत्रक क्र. ६/२०२४, दिनांक २ सप्टेंबर २०२४ अन्वये प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने परिशिष्ट - I बाबत निर्गमित केलेल्या ना-हरकत (NOC) प्रमाणपत्राच्या प्रमाणित प्रती देणे.	१५ दिवस.	संबंधित सहायक नगर रचनाकार	नगर रचनाकार	सहायक संचालक नगर रचनाकार
		१५ दिवस.	अनुरेखक	उपअधीक्षक, भूमी अभिलेख.	सचिव
		१५ दिवस.	सहकार अधिकारी, श्रेणी-१.	सहायक निबंधक	सचिव
७.	परिपत्रक क्र. ६/२०२४, दिनांक २ सप्टेंबर २०२४ अन्वये प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने परिशिष्ट - II बाबत निर्गमित केलेल्या ना- हरकत (NOC) प्रमाणपत्राच्या प्रमाणित प्रती देणे.	१५ दिवस.	संबंधित नायब तहसीलदार.	संबंधित तहसीलदार.	संबंधित सक्षम अधिकारी.
८.	परिपत्रक क्र. ६/२०२४, दिनांक २ सप्टेंबर २०२४ अन्वये प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने परिशिष्ट - III बाबत निर्गमित केलेल्या ना-हरकत (NOC) प्रमाणपत्राच्या प्रमाणित प्रती देणे.	१५ दिवस.	कक्ष अधिकारी	तहसीलदार	सचिव
				आस्थापना	

परिशिष्ट--चालू					
१	२	३	४	५	६
९.	परिपत्रक क्र. ६/२०२४, दिनांक २ सप्टेंबर २०२४ अन्वये प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने परिशिष्ट - IV बाबत निर्गमित केलेल्या ना-हरकत (NOC) प्रमाणपत्राच्या प्रमाणित प्रती देणे.	१५ दिवस.	सहायक लेखाधिकारी.	लेखाधिकारी	उपसंचालक (लेखा)
१०.	परिपत्रक क्र. ६/२०२४, दिनांक २ सप्टेंबर २०२४ अन्वये प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने परिशिष्ट - V बाबत निर्गमित केलेल्या ना-हरकत (NOC) प्रमाणपत्राच्या प्रमाणित प्रती देणे.	१५ दिवस.	विधी अधिकारी	विधी सहायक	मा. मुख्य कार्यकारी अधिकारी.
११.	परिपत्रक क्र. ६/२०२४, दिनांक २ सप्टेंबर २०२४ अन्वये प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने परिशिष्ट - VI बाबत निर्गमित केलेल्या ना-हरकत (NOC) प्रमाणपत्राच्या प्रमाणित प्रती देणे.	१५ दिवस.	सहकार अधिकारी श्रेणी-१.	सहायक निबंधक	सचिव
१२.	प्राप्त प्रस्तावाबाबत भूसंपादनाच्या अनुषंगाने निर्गमित केलेल्या अभिप्रायांच्या प्रमाणित प्रती देणे.	१५ दिवस.	अनुरेखक	उपअधीक्षक, भूमी अभिलेख.	सचिव
१३.	झोपडीधारकांना सदनिकांच्या वाटपाची सोडत काढणे.	४५ दिवस.	तहसीलदार - ताबा	सचिव	मा. मुख्य कार्यकारी अधिकारी.
१४.	परिशिष्ट - II ची अर्जदारापुरती प्रमाणित प्रत देणे.	१५ दिवस.	संबंधित नायब तहसीलदार.	संबंधित तहसीलदार.	संबंधित सक्षम प्राधिकारी.
१५.	परिपत्रक क्र. ६/२०२४, दिनांक २ सप्टेंबर २०२४ अनुसार देण्यात आलेल्या ना-हरकत पत्राची प्रमाणित प्रत देणे.	१५ दिवस.	कनिष्ठ अभियंता	उपअभियंता	सहायक संचालक, नगर रचना.
१६.	३-सी प्रस्तावाबाबत निर्णयाची प्रमाणित प्रत देणे.	१५ दिवस.	संबंधित नायब तहसीलदार.	संबंधित तहसीलदार.	संबंधित सक्षम प्राधिकारी.
१७.	सुविधा (Amenities) बालवाडी, सोसायटी, ऑफिस यांचा ताबा देणे.	३० दिवस.	तहसीलदार - ताबा	सचिव	मा. मुख्य कार्यकारी अधिकारी.
१८.	वापरातील बदल.	३० दिवस.	तहसीलदार - ताबा	सचिव	मा. मुख्य कार्यकारी अधिकारी.
१९.	भोगवटा प्रमाणपत्राची प्रत / मंजूर नकाशांच्या प्रमाणित प्रती देणे.	३० दिवस.	संबंधित सहायक नगर रचनाकार.	नगर रचनाकार	सहायक संचालक नगर रचनाकार.

नीलेश र. गटणे (भा.प्र.से.),

मुख्य कार्यकारी अधिकारी,
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,
पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे.

पुणे, ७ एप्रिल २०२५.

BY CHIEF EXECUTIVE OFFICER Slum Rehabilitation Authority, Pune

NOTIFICATION

No. SRA/RPS/Notification/1059/2025.— In exercise of the power conferred by sub-section (1) of Section 3 of the Maharashtra Right to Public Services Act, 2015 (Mah.XXI of 2015), I, Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Pune and Pimpri-Chinchwad Area, Pune, hereby notifies the public services, specified in column (2) of the schedule appended herewith, to be rendered to the eligible person, the stipulated time limit for providing such public services, the Designated Officers, First Appellate Authorities and Second Appellate Authorities, as specified in columns (3), (4), (5) and (6), respectively, of the Schedule for the purposes of the said.

If a public servant has not sanctioned any of the services within the prescribed period as per the service qualifications mentioned in the Appendix, then an appeal is possible to the competent authorities only as per the relevant law or prevailing provisions.

Schedule

Slum Rehabilitation Authority, Pune and Pimpri-Chinchwad Area, Pune

Details of Public Services under Section 3 of the Maharashtra Right to Public Service Act, 2015

Sr. No.	Service Name	Time Limit for providing Service (Days)	Designated Officer	First Appellate Authority	Second Appellate Authority
1	2	3	4	5	6
1.	Heir Transfer Services	60			
	(A) In Appendix-2, in case of death of an eligible slumdweller, the timelimit for receiving the application for registration of heirs after obtaining the list of deceased eligible slumdweller from the developer and the eligible slumdweller before allotment of the tenement and publishing it at the scheme site.	15	Concerned Competent Authority.	Secretary	Chief Executive Officer.
	(B) Conduct a hearing regarding the registration of heirs. If there is no consensus among the heirs regarding the possession of the tenement in the hearing, prepare an affidavit/bond from all the legal heirs to confirm the possession of the tenement and not to raise any objection.	20			
	(C) After the decision regarding the heirs is made in the hearing, the name of the heir shall be determined by public disclosure if no objection/objection is received within the prescribed period.	25			
	(D) If any objection or objection is received within the prescribed period, no decision will be taken by this office. In this case, the concerned persons will be informed to prove their inheritance rights from the competent court.				
2.	Service Related tenament transfer after 5 years of receipt of Occupancy certificate.	40	Assistant Registrar Co-op. Societies.	Secretary	Chief Executive Officer.

Schedule--Contd.

1	2	3	4	5	6
3.	Registration services for Co-op. housing societies under the Slum Rehabilitation Scheme.		Assistant Registrar Co-op. Societies.	Divisional Joint Registrar Co-op. Societies, Pune Divison, Pune.	Government
	(a) Registration of Co-op. Housing Societies (Regarding societies under the jurisdiction of SRA, Pune).	60			
	(b) Amendment of bye-laws of Co-op. housing societies (regarding societies under the jurisdiction of SRA, Pune).	60			
4.	To take a decision on Appendix 3 and Appendix 4 submitted by ineligible Slum-dwellers as per Government Resolution No. Zhopudha-1001/Pr.No.125/14/Zhopsu-1, dated 16th May 2015.	90	Concerned Tahasildar	Concerned Competent Authority.	Secretary
5.	To take a decision on Appendix 3 and Appendix 4 submitted by ineligible Slum-dwellers as per Government Resolution No. Zopudha-0810/Pr.No.96/2018/Zopsu-1, dated 16th May 2015.	90	Concerned Tahasildar	Concerned Competent Authority.	Secretary
6.	Providing certified copies of No Objection Certificate (NOC) issued in respect of Annexure-I in pursuance of the proposal received <i>vide</i> Circular No. 6/2024, dated 2nd September 2024.	15	Concerned Assistant Town Planner	Town Planner	Assistant Director, Town Planning.
		15	Tracer	Deputy Superintendent, Land Records.	Secretary
		15	Co-op. Officer Grade-I.	Assistant Registrar Co-op. Societies.	Secretary
7.	Providing certified copies of No Objection Certificate (NOC) issued in respect of Annexure-II in pursuance of the proposal received <i>vide</i> Circular No. 6/2024, dated 2nd September, 2024.	15	Concerned Nayab Tahasildar.	Concerned Tahasildar.	Concerned Competent Authority.
8.	Providing certified copies of No Objection Certificate (NOC) issued in respect of Annexure-III in pursuance of the proposal received <i>vide</i> Circular No. 6/2024, dated 2nd September 2024.	15	Section Officer.	Tahasildar (EST).	Secretary
9.	Providing certified copies of No Objection Certificate (NOC) issued in respect of Annexure-IV in pursuance of the proposal received <i>vide</i> Circular No. 6/2024, dated 2nd September 2024.	15	Assistant Account Officer .	Account Officer	Deputy Director, Account.

Schedule--Contd.

1	2	3	4	5	6
10.	Providing certified copies of No Objection Certificate (NOC) issued in respect of Annexure-V in pursuance of the proposal received <i>vide</i> Circular No. 6/2024, dated 2nd September, 2024.	15	Legal Assistant.	Legal Officer	Chief Executive Officer.
11.	Providing certified copies of No Objection Certificate (NOC) issued in respect of Annexure-VI in pursuance of the proposal received <i>vide</i> Circular No. 6/2024, dated 2nd September 2024.	15	Co-op. Officer Grade-I.	Assistant Registrar Co-op. Societies.	Secretary
12	To provide certified copies of the opinions issued in related to land acquisition regarding received proposal.	15	Tracer	Deputy Superintendent, Land Records.	Secretary
13	Drawing lottery for the allocation of Tenaments to slumdwellers.	45	Tahasildar (Taba)	Secretary	Chief Executive Officer.
14	To issue a certified copy of Annexure-II to the Applicant.	15	Concerned Nayab Tahasildar.	Concerned Tahasildar.	Concerned Competent Authority.
15.	To provide a certified copy of the No Objection Letter issued as per Circular No. 6/2024, dated 2nd September 2024.	15	Concerned Junior Engineer.	Concerned Deputy Engineer.	Assistant Director, Town Planning.
16.	Providing a certified copy of the decision regarding the 3-C proposal.	15	Concerned Nayab Tahasildar.	Concerned Tahasildar.	Concerned Competent Authority.
17.	Giving possession of Amenities like kindergarten, society office.	30	Tahasildar (Taba)	Secretary	Chief Executive Officer.
18.	Change in use.	30	Tahasildar (Taba)	Secretary	Chief Executive Officer.
19.	Providing copy of occupancy certificate / certified copies of approved maps.	30	Concerned Assistant Town Planner.	Town Planner	Assistant Director, Town Planning.

NEELESH R. GATNE (I.A.S.),

Chief Executive Officer,
Slum Rehabilitation Authority,
Pune and Pimpri-Chinchwad Area,

मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,
पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे

महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७९ चे कलम ३ (क) अन्वये

झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र (अंतिम) आदेश

क्रमांक झो.पु.प्रा./सप्रा-२/११०४/२०२५.—सि.स.नं. २७६२/२३, २७६२/२४, २७६२/२६ आणि २७६२/४९, सर्वे नंबर ११६/१+२+१५०+१५३-अ/१, येरवडा, पुणे येथील अनुसूचीत नमूद केलेल्या क्षेत्रासांदर्भात महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७९ च्या कलम ३ (क) अंतर्गत खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येत आहेत.

ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७९ मधील कलम ३ (क) मध्ये नमूद तरतुदीनुसार "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" म्हणून घोषित करण्याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे, हे सक्षम आहेत;

आणि ज्याअर्थी, अनुसूचीमध्ये निर्दिष्ट करण्यात आलेले क्षेत्र "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" म्हणून घोषित करण्याची दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजीची पूर्वसूचना प्रकरणातील सविस्तर पार्श्वभूमी नमूद करून महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर, १३ - १९, २०२५ / माघ २४ - ३०, शके १९४६ मधील पृष्ठे ४ व ५ वर, तसेच दैनिक वृत्तपत्रात दिनांक १ मार्च २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे, तसेच सदरची पूर्वसूचना सर्वसाधारणपणे सर्वाना ठळकपणे दिसून येईल अशा प्रत्यक्ष जागेवर दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी डकवून प्रसिद्ध करण्यात आली आहे;

आणि ज्याअर्थी, सदर पूर्वसूचनेची प्रत जागामालक / विकसक यांना व एक प्रत मा. आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे यांना देण्यात आली आहे आणि उक्त पूर्वसूचनेद्वारे जागामालक किंवा इतर यांना त्यांच्या ज्या काही सूचना / हरकती असतील त्या ३० दिवसांचे आत या कार्यालयाकडे सादर करणेबाबत फर्माविण्यात आले होते. प्राप्त हरकत / आक्षेप अर्जाच्या अनुषंगाने हरकतदार व योजनेचे विकसक यांची उक्त अधिनियमातील तरतुदीअन्वये सुनावणी घेऊन त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आणि सुनावणी अंती दोन्ही उभय पक्षकार यांचे तोंडी युक्तिवाद विचारात घेऊन त्याबाबतचे स्वतंत्र निकालपत्र पारित करण्यात आले असून हरकतदार यांचा हरकत / आक्षेप अर्ज दिनांक २५ मार्च २०२५ रोजीच्या आदेशान्वये फेटाळण्यात आले आहे.

त्याअर्थी, उपरोक्त परिस्थितीचे अवलोकन करता महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७९ च्या कलम ३ (क) मधील तरतुदीनुसार खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येत आहेत.

आदेश

(१) सदर "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" घोषित करण्यासंदर्भातील दिनांक २३ ऑगस्ट २०२४ रोजी जाहीर नोटिस (झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याची पूर्वसूचना) कायम करून खालील अनुसूचीमध्ये निर्दिष्ट करण्यात आलेले क्षेत्र या आदेशाद्वारे "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" म्हणून अंतिमत: घोषित करण्यात येत आहे.

(२) सदरच्या आदेशाविरोधात उक्त अधिनियमाच्या कलम ३ (क) मधील तरतुदीनुसार प्रस्तुत आदेश प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांच्या आत मा. शिखर तक्रार निवारण समिती, वांद्रे, मुंबई येथे अपील दाखल करणे शक्य आहे.

महानगरपालिका क्षेत्र : पुणे महानगरपालिका.

झोपडपट्टीचे नाव : सि.स.नं. २७६२/२३, २७६२/२४, २७६२/२६ आणि २७६२/४९, सर्वे नं. ११६/१+२+१५०+१५३-अ/१, येरवडा, पुणे.

अनुसूची

गाव : शिवाजीनगर, पुणे

स. नं. / सि.स.नं. / फा.प्लॉट.क्र.	जमीन / भोगवटदाराचे हक्क प्राप्त असलेल्या संस्थेचे नाव	क्षेत्र (चौ.मी.)	पूर्वस	योजनाक्षेत्राची चतुर्सीमा	दक्षिणेस	पश्चिमेस	उत्तरेस
१	२	३	४	५	६	७	८
सि.स.नं. २७६२/२३, २७६२/२४, २७६२/२६ आणि २७६२/४९, सर्वे नं. ११६/१+२+१५०+१५३-अ/१.	खाजगी	४०७९.५१ चौ.मी.	लागू रस्ता	लागू सि.स.नं. २७६२ पैकी	लागू सि.स.नं. २७६२ पैकी	लागू सि.स.नं. २७६२ पैकी	लागू रस्ता.

सदरचा आदेश हा माझे सहीने व कार्यालयाच्या शिक्क्यासह पारित करण्यात येत आहे.

पुणे, १ एप्रिल २०२५.

नीलेश र. गटणे (भा.प्र.से.),

मुख्य कार्यकारी अधिकारी,
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,
पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे.

महानगर आयुक्त यांजकडून
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे

अधिसूचना

क्रमांक विग्रहशा/लोकसेवा हक्का/४६८/२०२५.— महाराष्ट्र लोकसेवा हक्का क्रमांक ३१ व्या कलम ३ (१) अन्वये प्राप्त अधिकारनुसार याद्वारे उक्त अधिनियमाच्या प्रयोजनार्थ पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे या कायालयामार्फत पात्र नाकरिकांना पुरविण्यात येत असलेल्या खालील अनुसूची “अ” मध्ये न्यूट रक्काना क्रमांक २ येथील लोकसेवाबाबत आवश्यक कागदप्रै, शुल्क, नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी, द्वितीय अपिलीय अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी, परिशिष्टालील अनुक्रमे रक्काना क्रमांक ३, ४, ५, ६, ७, ८ नुसार तपशील अधिसूचित करीत आहे.

परिशिष्ट

महाराष्ट्र लोकसेवा हक्का अधिनियम, २०१५ अंतर्गत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील विकास परवानगी विभागामर्फत पुरविण्यात येणाऱ्या लोकसेवांचा तपशील

अक्र.	सेवांची नावे	आवश्यक कागदप्रै	शुल्काचे प्रकार व आकारणी	सेवांची नियत	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी	द्वितीय अपिलीय अधिकारी
				कालमर्यादा (Competent Authority)		(First Appellant Officer)	(Second Appellant Officer)
१	२	२	३	४	५	६	७
२.	सुधारित बांधकाम प्रवानगी.	१. विहित न्यूतातील अर्ज, २. ७१२ उतारा / मालकी हवकाळ्या अंतर्गते आवश्यक कागदप्रै,	छाननी शुल्क २. विहित न्यूतातील अर्ज, २. ७१२ उतारा / मालकी हवकाळ्या अंतर्गते आवश्यक कागदप्रै, ३. मोजणी नकाशा,	३० दिवस.	सहायक / नगर रचनाकार / रचना सहायक.	उपमहानगर नियोजनकार / सह महानगर नियोजनकार.	महानगर
				४. प्रस्तावित रेखांकन / बोंधकाम नकाशे,			
				५. आवश्यक ना-हरकत प्रमाणप्रै,			
				६. आवश्यक हमीचे.			
				७. रेहिवास व रोक्षणिक वापर -- चालू वार्षिक बाजार मूळ्य दराच्या ०.५ टक्के जमिनी-करिता व २ टक्के बांधकामकरिता.			
				८. ओद्योगीक वापर (चालू वार्षिक बाजार मूळ्य दराच्या ०.५० टक्के जमिनीकरिता व २ टक्के बांधकामकरिता) × १.५.			

ପରିବାର

6

9

8

m

2

2

३. वाणिज्य वापर -- (यातू वार्षिक बाजार मूल्य दराच्या ०.५ टक्के जमिनीकरिता व २ टक्के बांधकामाकरिता) \times ३.

कामगार कल्याण
उपकार.

अधिमूल्य आकाशन
देवयात आलेले चर्टई
क्षेत्र निर्देशांक

त्रिवेदीज्ञा अनंगाने गायत्री

कागदपर्यंते,
मौजगी नकाशा,
प्रस्तावित रेखांकन / बांधकाम
नकाशे,
आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्र,
आवश्यक हमींपर

३. वाणिज्य वापर -- (चालू वार्षिक बाजार मूल्य दराच्या ०.५ टक्के जमिनीकरिता व २ टक्के बांधकामाकरिता) × २.

शासन नियंत्र क्र. वीसीए २००९प्र.क्र./
कामगार-७अ, दि. १७ जून २०१० नुसार प्रस्तावित बांधकाम क्षेत्राकरिता प्रति चौ.मी. बांधकाम दरानुसार येणाऱ्या रकमेच्या १ टक्का प्रमाणे

१. प्राधिकरण क्षेत्राकरिता - प्रस्तावित बांध-कामाच्या वापरानुसार प्राधिकरण क्षेत्राकरीलागू असलेल्या सन २०४८ च्या नियमावल्यार.

गांधींकरिता - UDCCPR-२०२० प्रमाणे.
प्रस्तावित बंधुकम् क्षेत्रकारिता चालू वापिक्
बाजारपल्य दराच्या १५ टक्के.

(N. A. Fennell).

१. प्राविधिक पं क्षत्रियांकरता - द. ८८ आवधार	२० दिवस.	सहित्यक नगर रचनाकार / रचना सहायक.	उपमहन्त-४ नियोजनकार / सहमहानार नियोजनकार.
२०२० रोजीच्या परिप्रेक्षणनुसार.			
२. पुणे महानगरपालिका हड्डीत समाचिष्ट			
२३ गावांकरिता - UDCP-२०२० प्रमाणा. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १२४ (अ) तुमार. २. राहिवास व शेक्षणिक वापर - चालू वार्षिक बाजार मूल्यदराच्या ०.५ टक्के जिमीनीकरिता व ३ टक्के बांधकामाकरिता			

१. प्राविधिक पं क्षत्रियांकरता - द. ८८ आवधार	२० दिवस.	सहित्यक नगर रचनाकार / रचना सहायक.	उपमहन्त-४ नियोजनकार / सहमहानार नियोजनकार.
२०२० रोजीच्या परिप्रेक्षणनुसार.			
२. पुणे महानगरपालिका हड्डीत समाचिष्ट			
२३ गावांकरिता - UDCP-२०२० प्रमाणा. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १२४ (अ) नुसार. २. राहिवास व शेक्षणिक वापर - चालू वार्षिक बाजार मूल्यदराच्या ०.५ टक्के जिमीनीकरिता व ३ टक्के बांधकामाकरिता			

ପାତ୍ରଶବ୍ଦୀ

१	२	३	४	५	६	७	८
करावयाच्या रहिवास वापाराचे अधिमूळ्य (N.A. Premium).							
४.	अंतिम रेखांकन परचानाऱ्या.	<p>१. विहित नमुद्यातील अर्ज, २. ७/२२ उत्तरा / मालाकी हक्कवाच्या अनुसंगाने आवश्यक कागदपत्र,</p> <p>३. मोजणी नकाशा,</p> <p>४. प्रस्तावित रेखांकन / बांधकाम नकाशे,</p> <p>५. आवश्यक ना-हक्कत प्रमाणपत्रे,</p> <p>६. आवश्यक हमीपत्रे.</p> <p>७. विकास शुल्क</p>	<p>छानती शुल्क</p> <p>१. प्राधिकरण क्षेत्राकरिता - दि. २८ ऑक्टोबर २०२० रोजीच्या परिपत्रकानुसार.</p> <p>२. पुणे महानगरपालिका हृदीत समाचिष्ट २३ गावांकरिता - UDCPR-२०२० प्रमाण.</p> <p>३. ग्राधिकरण क्षेत्राकरिता - दि. २८ ऑक्टोबर २०२० रोजीच्या परिपत्रकानुसार.</p> <p>४. पुणे महानगरपालिका हृदीत समाचिष्ट २३ गावांकरिता - UDCPR-२०२० प्रमाण.</p>	<p>३० दिवस.</p> <p>नगर रचनाकार / रचना सहायक.</p> <p>३० दिवस.</p> <p>नगर रचनाकार / सहमहानगर नियोजनकार.</p>	<p>सहायक</p> <p>नगर रचनाकार / रचना सहायक.</p> <p>उपमहानगर नियोजनकार / सहमहानगर नियोजनकार.</p>		
५.	गवर्णाणापासून विविक्त अंतरामध्ये अनुरोध करावयाच्या रहिवास वापाराचे अधिमूळ्य (N.A. Premium).	<p>गवर्णाणापासून विविक्त अंतरामध्ये अनुरोध करावयाच्या रहिवास वापाराचे अधिमूळ्य</p>		<p>गवर्णाणापासून विविक्त अंतरामध्ये अनुरोध करावयाच्या रहिवास वापाराचे अधिमूळ्य</p>			
६.	नूतनीकरण परचानगी.	<p>१. विहित नमुद्यातील अर्ज, २. मंजूर नकाशे व परचानगी आदेश,</p> <p>३. अद्यायावत ७/१२ व मोजणी</p>	<p>छानती शुल्क</p> <p>१. प्राधिकरण क्षेत्राकरिता - दि. २८ ऑक्टोबर २०२० रोजीच्या परिपत्रकानुसार.</p> <p>२. पुणे महानगरपालिका हृदीत समाचिष्ट २३ गावांकरिता - UDCPR-२०२० प्रमाण.</p>	<p>३० दिवस.</p> <p>नगर रचनाकार / रचना सहायक.</p> <p>३० दिवस.</p> <p>नगर रचनाकार / सहमहानगर नियोजनकार.</p>	<p>सहायक</p> <p>नगर रचनाकार / रचना सहायक.</p> <p>उपमहानगर नियोजनकार / सहमहानगर नियोजनकार.</p>		

परिणाम-चालू

१	२	३	४	५	६	७	८
६.	विकासाचे उद्दिष्ट प्रणाली (IOD).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. वास्तुविशारद / स्थापत्य अभियंता योगेकडील / रेखांकन / बांधकाम नकाशा, ३. अद्ययावत ७/१२ व मोजणी नकाशा।	छाननी शुल्क	१. प्राधिकरण क्षेत्राकरिता - दि. २८ ऑक्टोबर २०२० रेजिस्ट्रा परिपत्रकामुऱ्या. २. पुणे महानगरपालिका हैवात समाविष्ट ३. गावांकरिता - UDCPR-२०२० प्रमाणा.	२१	सहायक नगर रचनाकार / रचना सहायक.	उपमहानगर पियोजनकार / सहमहानगर नियोजनकार.
७.	भागश: भोगवता प्रणालीपत्र.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. मंजूर नकाशाची प्रत, ३. अटकूपक मोजणी नकाशा।	निरंक	८. विहित नमुन्यातील अर्ज, २. शेक्षणिक प्रमाणपत्र, ३. अनुभव प्रमाणपत्र.	८	सहायक नगर रचनाकार / रचना सहायक.	उपमहानगर पियोजनकार / सहमहानगर नियोजनकार.
८.	अभियंता परवाना.			१००० प्रती वर्ष	२१	सहायक नगर रचनाकार / रचना सहायक.	उपमहानगर पियोजनकार / सहमहानगर नियोजनकार.
९.	स्ट्रक्चरल इंजिनिअर परवाना.			१००० प्रती वर्ष	२१	सहायक नगर रचनाकार / रचना सहायक.	उपमहानगर पियोजनकार / सहमहानगर नियोजनकार.
१०.	सुपरवायझर परवाना.			१००० प्रती वर्ष	२१	सहायक नगर रचनाकार / रचना सहायक.	उपमहानगर पियोजनकार / सहमहानगर नियोजनकार.
११.	नगर रचनाकार परवाना.			१००० प्रती वर्ष	२१	सहायक नगर रचनाकार / रचना सहायक.	उपमहानगर पियोजनकार / सहमहानगर नियोजनकार.

परमाणुकार

१. २

४

६ ७

जमीन व मालमता विभागामार्फत नगरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांचा तपशील

१५. प्रार्थकरण मालकीच्या
मोकळ्या जागा
तात्पुरत्या स्वरूपात
भाडेतत्त्वावर देणे.

नाही.

१. अर्ज,
२. मोकळ्या जागेचा गुल नकाशा.
भाडेदर.

१६. भाडेपळ्यानंतर
भूखंडाचा ताबा देणे.

नाही.

प्रार्थकरणात वेळोवेळी
निश्चित केलेले
दिवस.

१७. वाटप भूखंडाची
फरमोजणी करून देणे.

नाही.

आर्थिकरणात वेळोवेळी
निश्चित केलेले
भाडेदर.

१८. पर्यावरण मंजुरी
प्रमाणपत्र.

उपआयुक्त,
जमीन व
मालमता विभाग.

१९. अग्निशमन कंद्र
प्रमाणपत्र.

उपआयुक्त,
जमीन व
मालमता विभाग.

२०. विहित नमुन्यातील अर्ज
करण्यात येते.

उपआयुक्त,
जमीन व
मालमता विभाग.

पुणे, ८ एप्रिल २०२५.

दॉ. योगेश म्हसे (भा.प्र.सं.)
महानगर आयुक्त,
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे.

BY METROPOLITAN COMMISSIONER

Pune Metropolitan Region Development Authority, Pune

No. विधा/प्रशालोकसेवा हनकर०४६८/२०२५.— In Exercise of the powers conferred by sub-section (1) of Section (3) of the Maharashtra Right to Public Service Act, 2015, The Metropolitan Commissioner and Chief Executive Officer, Pune Metropolitan Region Development Authority, Pune, hereby declares the public service provided through this office, the details of documents required for the public service, fees, prescribed time limit, Designated Officer, First Appellate Officer, Second Appellate Officer mentioned in the following Schedule "A" are hereby notified.

Schedule

Services provided under the Maharashtra Right to Service Act, 2015 from Development Permission Department of Pune Metropolitan Region Development Authority, Pune

Sr. No.	Name of Service	Required Documents	Types of Charges and their Calculations	Time Period to Provide Services	(Competent Authority)	(First Appellant Officer)	(Second Appellant Officer)
1	2	3	4	5	6	7	8
1.	Revised Building Permission.	1. Application form in the prescribed format, 2. 7/12 Extract Ownership related Documents, 3.Measurement Plan, 4. Proposed Layout / Building Plans, 5. Required NOC's, 6. Required affidavits.	Scrutiny Charge.	1. For PMR region as per the office circular, dated 28th October 2020. 2. For the 23 villages included in the Pune Municipal Corporation as per UDPCR 2020. As per Section 124 (A) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. 1. Residential and Institutional Use for land - 0.5 per cent of the ASR rates. For Construction - 2 per cent of the ASR rates. 2. Industrial Use - For land 0.5 per cent of the ASR rates. For Construction - 2 per cent of the ASR rates) × 1.5. 3. Commercial Use - (For land - 0.5 per cent of the ASR rates. For Construction - 2 per cent of the ASR rates) × 2.	Town Planner / Planning Assistant.	Town Planner / Joint Metropolitan Planner.	Deputy Metropolitan Planner / Joint Metropolitan Planner.

Labour Welfare

1 per cent of the amount of cons-

Schedule--Contd.

1	2	3	4	5	6	7	8	
Cess.			tribution rate per sq.mtr. for the proposed built-up area.					
Premium Charges for Paid FSI.			1. For PMR region - as per sanctioned DCFR-2018. 2. For the 23 villages included in the Pune Municipal Corporation as per UDCPR 2020.					
Premium Charges for permissible residential use from Gaoothan Limit (N.A. Premium).			15 per cent of the ASR rates for the proposed built-up area.					
Tentative Layout Permission.			Scrutiny Charge.	1. For PMR region as per the office circular, dated 28th October 2020. 2. For the 23 villages included in the Pune Municipal Corporation as per UDCPR 2020. As per Section 124 (A) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. 1. Residential and Institutional Use for land - 0.5 per cent of the ASR rates. For Construction - 2 per cent of the ASR rates. 2. Industrial Use - For land 0.5 per cent of the ASR rates. For Construction - 2 per cent of the ASR rates) × 1.5. 3. Commercial Use - (For land - 0.5 per cent of the ASR rates. For Construction - 2 per cent of the ASR rates) × 2.	30 days.	Assistant Town Planner / Planning Assistant.	Deputy Metropolitan Planner / Joint Metropolitan Planner.	Metropolitan Planner.
Premium Charges for permissible residential use from Gaoothan Limit (N.A. Premium).			15 per cent of the ASR rates for the proposed built-up area.					

Schedule--Contd.

1	2	3	4	5	6	7	8
3. Revised Tentative Layout Permission.	1. Application form in the prescribed format, 2. 7/12 Extract Ownership related Documents, 3. Measurement Plan, 4. Proposed Layout / Building Plans, 5. Required NOC's, 6. Required affidavits.	Scrutiny Charge.	1. For PMR region as per the office circular, dated 28th October 2020. 2. For the 23 villages included in the Pune Municipal Corporation as per UDPCR 2020. As per Section 124 (A) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.	30 days.	Assistant Town Planner / Planning Assistant.	Deputy Metropolitan Planner / Joint Metropolitan Planner.	Metropolitan Planner.
4. Final Layout Permission.	1. Application form in the prescribed format, 2. 7/12 Extract Ownership related Documents, 3. Measurement Plan, 4. Proposed Layout / Building Plans, 5. Required NOC's, 6. Required affidavits.	Scrutiny Charge.	1. For PMR region as per the office circular, dated 28th October 2020. 2. For the 23 villages included in the Pune Municipal Corporation as per UDPCR 2020. As per Section 124 (A) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.	30 days.	Assistant Town Planner / Planning Assistant.	Deputy Metropolitan Planner / Joint Metropolitan Planner.	Metropolitan Planner.

Schedule--Contd.

	1	2	3	4	5	6	7	8
1. Residential and Institutional Use for land - 0.5 per cent of the ASR rates.								
For Construction - 2 per cent of the ASR rates.								
2. Industrial Use - For land 0.5 per cent of the ASR rates.								
For Construction - 2 per cent of the ASR rates) × 1.5.								
3. Commercial Use - (For land - 0.5 per cent of the ASR rates.								
For Construction - 2 per cent of the ASR rates) × 2.								
Premium Charges for permissible residential use from Gaonthan Limit (N.A. Premium).								
15 per cent of the ASR rates for the proposed built-up area.								
5. Renewal Permission.	1.	Application form in the prescribed format,	Scrutiny Charge.	1. For PMR region as per the office circular, dated 28th October 2020.	30 days.	Assistant Town Planner / Planning Assistant.	Deputy Metropolitan Planner / Joint Metropolitan Planner	Metropolitan Planner
	2.	Sanctioned drawings and commencement certificate.		2. For the 23 villages included in the Pune Municipal Corporation as per UDPCR 2020.				
	3.	7/12 Extract / Ownership Documents.						
6. Intimation of Disapparoval (IOD).	1.	Application form in the prescribed format,	Scrutiny Charge.	1. For PMR region as per the office circular, dated 28th October 2020.	21 days.	Assistant Town Planner / Planning Assistant.	Deputy Metropolitan Planner / Joint Metropolitan Planner	Metropolitan Planner
	2.	Layout / Building Plans from Licensed Engineer or Architect.		2. For the 23 villages included in the Pune Municipal Corporation as per UDPCR 2020.				
	3.	7/12 Extract / Ownership Related Documents.						
	4.	Drawing Section Remark.						

Schedule--Contd.

1	2	3	4	5	6	7	8
7. Part Occupancy Certificate.	1. Application form in the prescribed format, 2. Copy of sanctioned layout plan, 3. NA Demarcation Plan, 4. Other Required.	Nil	8 days.	Assistant Town Planner / Planning Assistant.	Deputy Metropolitan Planner / Joint Metropolitan Planner.	Deputy Metropolitan Planner.	Metropolitan Planner.
8. Engineer License	1. Application form in the prescribed format, 2. Education / Qualification Documents / Certificate, 3. Experience Certificate.	1000 per year	21 days.	Assistant Town Planner / Planning Assistant.	Deputy Metropolitan Planner / Joint Metropolitan Planner.	Deputy Metropolitan Planner.	Metropolitan Planner.
9. Structural Engineer License.	1. Application form in the prescribed format, 2. Education / Qualification Documents / Certificate, 3. Experience Certificate.	1000 per year	21 days.	Assistant Town Planner / Planning Assistant.	Deputy Metropolitan Planner / Joint Metropolitan Planner.	Deputy Metropolitan Planner.	Metropolitan Planner.
10. Supervisor License.	1. Application form in the prescribed format, 2. Education / Qualification Documents / Certificate, 3. Experience Certificate.	1000 per year	21 days.	Assistant Town Planner / Planning Assistant.	Deputy Metropolitan Planner / Joint Metropolitan Planner.	Deputy Metropolitan Planner.	Metropolitan Planner.
11. Town Planner	1. Application form in the prescribed format, 2. Education / Qualification Documents / Certificate, 3. Experience Certificate.	1000 per year	21 days.	Assistant Town Planner / Planning Assistant.	Deputy Metropolitan Planner / Joint Metropolitan Planner.	Deputy Metropolitan Planner.	Metropolitan Planner.
12. Site Elevation Certificate.	1. Application form in the prescribed format, 2. Latest 7/12 Extract / Ownership Related Documents, 3. Demarcation Plan, 4. Google Map Showing Coordinates. 5. Topo Sheets (2 copies).	Scrutiny Fees Rs. 1000 per benchmark (Minimum Rs. 5000 and Maximum Rs. 25000)	7 days.	Assistant Town Planner / Planning Assistant.	Deputy Metropolitan Planner / Joint Metropolitan Planner.	Deputy Metropolitan Planner.	Metropolitan Planner.

Schedule--Contd.

1	2	3	4	5	6	7	8
13	Hoardings Permission.	1. Application form in the prescribed format, 2. Structural Stability Certificate, 3. Latest 7/12 Extract / Ownership Related Documents, 4. Demarcation Plan, 5. Building Plans from Architect / License Engineer, 6. Consent from the owner on affidavit (Notarized), 7. Assurance Certificate of the Applicant on affidavit (Notarized), 8. Google image with Geotagging.	Rs. 5000 per proposal	30 days.	Assistant Town Planner / Planning Assistant.	Deputy Metropolitan Planner / Joint Metropolitan Planner.	Metropolitan Planner.
14.	Hoardings Regularization Permission.	1. Application form in the prescribed format, 2. Structural Stability Certificate, 3. Latest 7/12 Extract / Ownership Related Documents, 4. Demarcation Plan, 5. Building Plans from Architect / License Engineer, 6. Consent from the owner on affidavit (Notarized), 7. Assurance Certificate of the Applicant on affidavit (Notarized), 8. Google image with Geotagging.	Rs. 5000 per proposal	30 days.	Assistant Town Planner / Planning Assistant.	Deputy Metropolitan Planner / Joint Metropolitan Planner.	Metropolitan Planner.

Schedule--Contd.

1	2	3	4	5	6	7	8
---	---	---	---	---	---	---	---

Details of Services Provided by Land and Estate Department to Citizen

15. PMRDA Open Land given on Temporary Rent Basic.	No	1. Application, 2. Google Map of Open Plot.	Rates fixed by the Authority from time to time.	30 days.	Deputy Commissioner, Land and Estates	Joint Commissioner, Land and Estates	Additional Metropolitan Commissioner.
16. Plot Possession after Lease Agreement.	No	1. Application,	Free	15 days.	Deputy Commissioner, Land and Estates	Joint Commissioner, Land and Estates	Additional Metropolitan Commissioner.
17. Remeasurement of Allotted Plot.	No	1. Application, 2. Google Map of Open Plot. 3. Copy of Registered Lease Deed / Agreement to Lease.	A Plots out of Municipal Boundary Rs. 2000. B. Plots in Municipal Boundary Rs. 3000.	30 days.	Superintendent, Land Record.	Superintendent, Land Record.	Additional Metropolitan Commissioner.
18. Environmental Clearance (EC).	Submit Appendix - B	For the Gross Built-up area, Rs. 2 per sq.mtrs. is charged. if it is within Rs. 50,000 a minimum fee of Rs. 50,000 is charged.	15 days.	Fire Station Officer.	Divisional Fire Officer.	Chief Fire Officer.	Chief Fire Officer.
19. Stand By Duty	Application from in the Prescribed Format.	Rs. 8000 is charged for a Shift of Eight Hours.	15 days.	Fire Station Officer.	Divisional Fire Officer.	Chief Fire Officer.	Chief Fire Officer.

Public Service Commission Schedule - A (RTS)

18. Environmental Clearance (EC).	Submit Appendix - B	For the Gross Built-up area, Rs. 2 per sq.mtrs. is charged. if it is within Rs. 50,000 a minimum fee of Rs. 50,000 is charged.	15 days.	Fire Station Officer.	Divisional Fire Officer.	Chief Fire Officer.	Chief Fire Officer.
19. Stand By Duty	Application from in the Prescribed Format.	Rs. 8000 is charged for a Shift of Eight Hours.	15 days.	Fire Station Officer.	Divisional Fire Officer.	Chief Fire Officer.	Chief Fire Officer.

DR. YOGESH MHASE (I.A.S.),

Metropolitan Region Development Authority,
Pune
Pune Metropolitan Commissioner,
Pune.

मुख्याधिकारी यांजकडून

माळेगाव बु. नगरपंचायत, माळेगाव बु.

अधिसूचना

क्रमांक न.पं.माळेगाव बु./आस्था/कावि-६५३/२०२५.— राज्यातील पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समायोचित लोकसेवा देण्याकरिता, तसेच लोकांच्या स्थानिक प्रशासनाकडून वाढत्या अपेक्षा विचारात घेऊन त्यांना तत्पर व दर्जेदार सेवा पुरविण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५, दिनांक २८ एप्रिल २०१५ रोजी लागू करण्यात आला आहे.

माळेगाव बु. नगरपंचायत क्षेत्रातील पात्र नागरिकांना तत्पर व दर्जेदार सेवा पुरविण्याच्या दृष्टीने प्रथम अपिलीय, द्वितीय अपिलीय व तृतीय अपिलीय अधिकारी, विहित कालमर्यादा व शुल्क यांच्या माहितीचा अद्यावत तपशीलाचे खालीलप्रमाणे जाहीर प्रकटन करण्यात येत आहे.

परिशिष्ट

अ.क्र.	सेवेचे नाव	आवश्यक कागदपत्रे	फो	नियत कालमर्यादा	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी	द्वितीय अपिलीय अधिकारी
१	२	३	४	५	६	७	८
१	जन्म प्रमाणपत्र देणे. / To Issue Birth Certificate.	१. विहित नमुन्यातील अर्ज.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	जन्म, मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ अन्वये, प्राधिकृत अधिकारी (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
२	मृत्यू प्रमाणपत्र देणे. / To Issue Death Certificate.	१. विहित नमुन्यातील अर्ज.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	जन्म, मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ अन्वये, प्राधिकृत अधिकारी (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
३	विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे. / To Issue Marriage Certificate.	१. विहित नमुन्यातील अर्ज.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३६ दिवस	विवाह नोंदणी अधिनियम, १९९८ अन्वये, प्राधिकृत अधिकारी	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
४	मालमत्ता कर उतारा देणे. / To Issue Extract of Property Tax.	१. विहित नमुन्यातील अर्ज.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	कर निरीक्षक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
५	थकबाकी नसल्याचा दाखला देणे. / To Issue No Dues Certificate.	१. विहित नमुन्यातील अर्ज.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	कर निरीक्षक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
६	(अ) दस्तऐवजांच्या आधारे मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे. / To Issue Certificate of Transfer of Property.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. दस्तऐवजाची प्रत (खरेदीखत / बक्षीसपत्र / वाटणीपत्र व इतर).	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट-- चालू

१	२	३	४	५	६	७	८
(ब) वारसा हक्काने मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे. / To Issue Certificate of Transfer of Property.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. वारसा हक्क प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी	
७ झोन दाखला देणे. / To Issue Zone Certificate.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. ७/१२ उतारा / सिटी सर्वे उतारा, ३. मोजणी नकाशा / सिटी सर्वे नकाशा.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	रचना सहायक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी	
८ भाग नकाशा देणे. / To Issue Part Map.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. ७/१२ उतारा / सिटी सर्वे उतारा, ३. मोजणी नकाशा / सिटी सर्वे नकाशा.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	रचना सहायक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी	
९ बांधकाम परवाना देणे. / To Issue Building Permission.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. वास्तूविशारदाचा दाखला, ३. मालकी हक्काची कागदपत्रे, ४. बांधकाम आराखडा नकाशा ५. मोजणी नकाशा, ६. मंजूर रेखांकनाची प्रत (ऑनलाईन पद्धतीने).	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	६० दिवस	रचना सहायक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी	
१० जोते प्रमाणपत्र देणे. / To Issue Plinth Completion Certificate.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	रचना सहायक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी	
११ भोगवटा प्रमाणपत्र देणे. / To Issue Occupancy Certificate.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र, ३. जोते प्रमाणपत्र, ४. घर मालक / वास्तूविशारद यांचे पूर्णत्वाचे स्वयंघोषणापत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	रचना सहायक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी	
१२ नळजोडणी देणे. / To Issue New Water Connection.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. जागामालकी कागदपत्रे, ३. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी	
१३ जलनिस्सारण जोडणी देणे. / To Issue Drainage / Sewerage Connection.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. जागामालकी कागदपत्रे, ३. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	आरोग्य अभियंता	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी	

परिशिष्ट-- चालू							
१	२	३	४	५	६	७	८
१४	नव्याने कर आकारणी. / New Tax Exemption.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. भोगवटा प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५	कर निरीक्षक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
१५	पुन: कर आकारणी. / Re-Assessment of Tax.	१. विहित नमुन्यातील अर्ज.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५	कर निरीक्षक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
१६	कराची मागणीपत्र तयार करणे. / To Property Tax Demand Notice.	१. विहित नमुन्यातील अर्ज. २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३	कर निरीक्षक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
१७	कर माफी मिळणे. / To get Tax Exemption.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७	कर निरीक्षक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
१८	राहिवास नसलेल्या मालमत्तांना करात सूट मिळणे. / To get exemption from Tax to the Unoccupied Properties.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५	कर निरीक्षक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
१९	स्वयंमूल्यांकन. / Self-Valuation.	१. विहित नमुन्यातील अर्ज.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५	कर निरीक्षक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
२०	आक्षेप नोंदविणे. / To Record Objections.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५	कर निरीक्षक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
२१	उपविभागामध्ये मालमत्ता विभाजन. / Division of Property in Sub-Division.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. मालकी हक्काची कागदपत्रे (खरेदीखत, वाटणीपत्र, बक्षीसपत्र इत्यादी).	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५	कर निरीक्षक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
२२	मालमत्ता पाडणे व पुनःबांधणी कर आकारणी. / Tax Assessment on Demolishing and Re-construction of the Property.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५	कर निरीक्षक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट-- चालू

१	२	३	४	५	६	७	८
२३	मालकी हक्कात बदल करणे. / To Change Owner- ship Rights.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला. ३. मालकी हक्काची कागदपत्रे (खरेदीखत, वाटणीपत्र, बक्षीसपत्र इत्यादी).	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
२४	नळजोडणी आकारा- मध्ये बदल करणे. / To Change Size of Water Connection.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
२५	तात्पुरते / कायम- स्वरूपी नळजोडणी खंडित करणे. / To Disconnect Temporary / Permanent Water Connection.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
२६	पुनःजोडणी करणे. / Reconnect the Connection.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
२७	वापरामध्ये बदल करणे. / Change in Use.	१. विहित नमुन्यातील अर्ज.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
२८	पाणी देयक तयार करणे. / To Prepare Water Bill.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
२९	प्लंबर परवाना / Plumber License.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
३०	प्लंबर परवाना नूतनीकरण करणे. / Renewal of Plumber License.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
३१	थकबाकी नसल्याचा दाखला देणे. / No Dues Certificate.	१. विहित नमुन्यातील अर्ज.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
३२	नादुरुस्त मीटर तक्रार करणे. / To Complaint about faulty Meter.	१. विहित नमुन्यातील अर्ज.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट-- चालू

१	२	३	४	५	६	७	८
३३	अनधिकृत नळजोडणी तक्रार करणे. / Unauthorized	१. विहित नमुन्यातील अर्ज.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७	पाणीपुरवठा अभियंता	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
३४	पाण्याची दबाव क्षमता तक्रार करणे. / Complaint about Water Pressure.	१. विहित नमुन्यातील अर्ज.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३	पाणीपुरवठा अभियंता	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
३५	पाण्याची गुणवत्ता तक्रार करणे. / Complaint about Quality of Water.	१. विहित नमुन्यातील अर्ज.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३	पाणीपुरवठा अभियंता	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
३६	व्यापार / व्यवसाय / साठा करणेसाठी ना-हरकत प्रमाणपत्र मिळणे. / Trade NOC.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७	रचना सहायक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
३७	मंडपासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे. / Mandap NOC.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५	पाणीपुरवठा अभियंता	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
३८	नवीन परवाना मिळणे. / Getting New License.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५	रचना सहायक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
३९	परवान्याचे नूतनीकरण करणे. / Renewal of License.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५	रचना सहायक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
४०	परवाना हस्तांतरण / Transfer of License.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५	रचना सहायक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
४१	परवाना दुय्यम प्रत / Duplicate Copy of License.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५	रचना सहायक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
४२	व्यवसायाचे नाव बदलणे. / Change in Name of Business.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५	रचना सहायक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
४३	व्यवसाय बदलणे. / Change the Business.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५	रचना सहायक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट-- चालू

१	२	३	४	५	६	७	८
४४	परवाना/भागीदाराचे नाव बदलणे. / Change the Business Holder / Partner.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	रचना सहायक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
४५	भागीदारांच्या संख्येत बदल (वाढ / कमी)./ Change Number of Partners (In-crease / Decrease).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	रचना सहायक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
४६	परवाना रद्द करणे. / Cancellation of License.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	रचना सहायक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
४७	कालबाह्य परवाना-साठी नूतनीकरण सूचना. / Notice for Renewal of Expired License.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	रचना सहायक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
४८	जाहिरात परवाना / आकाशचिन्ह परवाना (Signange License) नवीन परवाना व नूतनीकरण.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस.	रचना सहायक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
४९	सिनेमा चित्रीकरण परवाना व नूतनीकरण. / (Movie Shooting License)	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस.	रचना सहायक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
५०	व्यवसाय परवाना स्वयंनूतनीकरण / Auto Renewal of Trade License.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	रचना सहायक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
५१	मोबाइल टॉवर परवाना. / Mobile Tower Permission.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. माहिती तंत्रज्ञान विभाग यांनी दिलेला परवाना, ३. संबंधित इमारतीच्या मालकीहक्काचा पुरावा, ४. वैध भाडेकरारनामा,	शासनाने वेळोवेळी विहित नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले व नगरपंचायत	६० दिवस.	रचना सहायक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
		५. स्थळाचा नकाशा (१:१०००), ६. ज्या इमारतीवर टॉवर उभारायचा आहे त्याचे वैध भोगवटा प्रमाणपत्र,	केलेले दर.				

परिशिष्ट-- चालू

१	२	३	४	५	६	७	८
		७. संबंधित इमारतीच्या / जमिनीच्या मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र,					
		८. सक्षम अधिकाऱ्याचा अग्निशमन ना-हरकत दाखला,					
		९. सक्षम अधिकाऱ्याचे संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र,					
		१०. पर्यावरण विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र.					
		११. संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-देय प्रमाणपत्र.					
		१२. शासन वेळोवेळी निश्चित करेल असे इतर आवश्यक परवाने / दस्तऐवज.					
५२	रस्ता खोदाई परवाना देणे. / To Road Cutting Permission.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. संबंधित नगरपंचायतीची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित	३० दिवस. केलेले दर.	रचना सहायक कार्यालयीन अधीक्षक	कार्यालयीन मुख्याधिकारी	
५३	राज्य खाद्य परवान्याकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा ना-हरकत दाखला देणे. / NOC of Municipality for State License of Food Business.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. संबंधित नगरपंचायतीची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित	३० दिवस केलेले दर.	आरोग्य विभाग प्रमुख निश्चित	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
५४	खाद्य नोंदणी प्रमाण- पत्राकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा आरोग्यविषयक ना-हरकत दाखला देणे. / To Issue Health NOC of Municipality for State License of Food Business.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. संबंधित नगरपंचायतीची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	आरोग्य विभाग प्रमुख निश्चित	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट-- चालू

१	२	३	४	५	६	७	८
५५	पाणी अनुउपलब्धता प्रमाणपत्र देणे. / Water Unavailability.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. संर्वधित नगरपंचायतीची कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र, ३. ना-हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर भोगवटा प्रमाणपत्र घेणेबाबतचे व पर्जन्य जल पुनःभरण करणेबाबतचे प्रतिज्ञापत्र, ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	पाणीपुरवठा विभाग	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
५६	लॉजिंग हाउस परवाना देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन).	विभागीय सहआयुक्त सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन).
५७	लॉजिंग हाउस परवान्याचे नूतनीकरण करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन).	विभागीय सहआयुक्त सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन).
५८	मंगल कार्यालय / सभागृह वगैरे परवाना देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन).	विभागीय सहआयुक्त सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन).
५९	मंगल कार्यालय / सभागृह वगैरे परवान्याचे नूतनीकरण करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन).	विभागीय सहआयुक्त सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन).
६०	फेरीवाले नोंदणी प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन).	विभागीय सहआयुक्त सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन).
६१	भूमिगत दूरसंचार वाहिनी (ऑप्टिकल फायबर केबल) टाकण्याकरिता परवानगी देणे. Permission for establishment of underground Cable Infrastructure (Optical Fiber Cable).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२१/सीआर-२४२/यूडी-२०, दि. १९ डिसेंबर २०२२ मध्यील Schedule नुसार आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	६० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हास्तरीय दूरसंचार समिती.	प्रधान सचिव, माहिती तंत्रज्ञान विभाग व समिती. अध्यक्ष, राज्यस्तरीय दूरसंचार समिती.

परिशिष्ट-- चालू

१	२	३	४	५	६	७	८
६२	महाराष्ट्र (नागरी क्षेत्र)	१. विहित नमुन्यातील अर्ज.	नगरपंचायत	४५	आरोग्य विभाग प्रमुख	मुख्याधिकारी	--
	वृक्ष संवर्धन आणि		स्तरावर		दिवस		
	संवर्धन ८ मधील		निश्चित				
	तरतुदीनुसार वृक्ष	केलले दर.					
	तोड परवानगी देणे.						

उपरोक्त नमूद सेवांकरिता प्रथम अपील हे कार्यालयीन अधीक्षक, माळेगाव बु. नगरपंचायत यांचेकडे, द्वितीय अपील हे मुख्याधिकारी, नगरपंचायत माळेगाव बु. यांचेकडे व तृतीय व अंतिम अपील राज्य आयुक्त, लोकसेवा आयोग, पुणे महसुली विभाग, पुणे यांचेकडे करता येईल. आयोगाच्या ईमेल आयडी व दूरध्वनी क्रमांक खालीलप्रमाणे :--

ईमेल आयडी :- crtspune@maharashtra.gov.in

दूरध्वनी :- ०२०-२९९५०६६३

संकेतस्थळ :- <https://aaplesarkar.mahaonline.gov.in>

बालाजी लोंदे,

मुख्याधिकारी,

माळेगाव बु. नगरपंचायत, माळेगाव बु.

माळेगाव बु., ११ एप्रिल २०२५.

वडूज नगरपंचायत, वडूज

अधिसूचना

क्रमांक व.न.पं./२४२६/२०२५.—ध्वनी प्रदूषण (नियंत्रण व नियमन) सुधारित नियम, २०१७ मधील परिच्छेद २ मध्ये नमूद केल्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालयांच्या १०० मी. परिसराच्या क्षेत्रांना शांतता क्षेत्रे निश्चित करून ते राज्य शासनाने अधिसूचित करणे अपेक्षित आहे. मा. नगराध्यक्ष, वडूज नगरपंचायत, वडूज यांचा ५८ (२) नुसार येत्या सर्वसाधारण सभेत २१ ठिकाणी शांतता क्षेत्रे ठरविण्यात येणार आहेत. त्यानुसार वडूज नगरपंचायत, जिल्हा सातारा कार्यक्षेत्रातील खालील नमूद केलेल्या ठिकाणांच्या १०० मी. परिसरातील शांतता क्षेत्रे अधिसूचित करण्यात येत आहेत.

परिशिष्ट

अ.क्र.	शांतता क्षेत्र परिसर
१	२
१.	दिवाणी व फौजदारी न्यायालय, पुसेगाव रोड.
२.	छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि ज्यू. कॉलेज, पुसेगाव रोड.
३.	हुतात्मा हायस्कूल आणि ज्यू. कॉलेज, दहिवडी रोड.
४.	सेवागिरी इंगिलिश मेडीअम स्कूल, जे. सी. शहा पंपाजवळ.
५.	शिवाई हायस्कूल, वडूज-कुमठे रोड.
६.	नूतन प्राथमिक शाळा पेडगाव रोड.
७.	जिजामाता प्राथमिक शाळा, जिल्हा कोर्ट, पुसेगाव रोड ते पेडगाव रोड.
८.	जिल्हा परिषद शाळा क्रमांक १, २, ३, हुतात्मा स्मारक रोड.
९.	जिल्हा परिषद शाळा, निसळबेंद वस्ती शाळा.
१०.	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माधवनगर-तळवडे रोड.

परिशिष्ट--चालू

- | १ | २ |
|-----|--|
| ११. | जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिवाजीनगर-कराड रोड. |
| १२. | श्री दत्त हॉस्पिटल, देवा हॉस्पिटल, कृष्णा हॉस्पिटल, निरामय हॉस्पिटल, अंजिक्य हॉस्पिटल, आशीर्वाद बाल रुग्णालय, चारूशिला ॲक्सिसडेंट हॉस्पिटल, मीनाक्षी हॉस्पिटल, दहिवडी रोड, पूर्व बाजू व पश्चिम बाजू, वडूज. |
| १३. | अंकुर बाल रुग्णालय, संजिवन हॉस्पिटल, डॉ. देशमुख बाल रुग्णालय, नवजीवन हॉस्पिटल, अभिवादन हॉस्पिटल, बर्गे नेत्र रुग्णालय, वडूज-पेडगाव रोड, पूर्व बाजू व पश्चिम बाजू. |
| १४. | स्पंदन हॉस्पिटल, विहान हॉस्पिटल, पुसेगाव रोड, वडूज. |
| १५. | ॲक्सिसडेंट हॉस्पिटल, पुसेगाव रोड, वडूज. |
| १६. | श्री साई हॉस्पिटल, छत्रपती शिवाजी महाराज चौक, वडूज. |
| १७. | क्रिटिकेअर हॉस्पिटल, छत्रपती संभाजी महाराज चौक, वडूज. |
| १८. | ग्रामीण रुग्णालय, वडूज-अंबवडे रोड. |
| १९. | सुश्रुत हॉस्पिटल, शेतकरी चौक, वडूज. |
| २०. | हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, हुतात्मा स्मारक, वडूज. |
| २१. | धन्वंतरी बाल रुग्णालय, वाकेश्वर रोड. |

संदीप घार्गे,

मुख्याधिकारी,

वडूज नगरपंचायत, वडूज.

वडूज, २७ मार्च २०२५.

दहिवडी नगरपंचायत, दहिवडी

अधिसूचना

क्रमांक द.न.पं./२९६/२०२५.—ध्वनी प्रदूषण (नियंत्रण व नियमन) सुधारित नियम, २०१७ मधील परिच्छेद २ मध्ये नमूद केल्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालयांच्या १०० मी. परिसराच्या क्षेत्रांना शांतता क्षेत्रे निश्चित करून ते राज्य शासनाने अधिसूचित करणे अपेक्षित आहे. त्यानुसार दहिवडी नगरपंचायतीने महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५८ (२) नुसार नगराध्यक्षाना प्राप्त अधिकारानुसार १४ ठिकाणी शांतता क्षेत्रे ठरविण्यात आलेली आहेत. त्यानुसार दहिवडी नगरपंचायत, जिल्हा सातारा कार्यक्षेत्रातील खालील नमूद केलेल्या ठिकाणांच्या १०० मी. परिसरातील शांतता क्षेत्रे अधिसूचित करण्यात येत आहेत.

परिशिष्ट

- | अ.क्र. | शांतता क्षेत्र परिसर |
|--------|--|
| १ | २ |
| १. | दिवाणी व फौजदारी न्यायालय, दहिवडी. |
| २. | महात्मा गांधी विद्यालय व ज्यूनिअर कॉलेज, दहिवडी. |
| ३. | ग्रामीण रुग्णालय, दहिवडी. |
| ४. | परशुराम महादेव शिंदे कन्या विद्यालय, दहिवडी. |
| ५. | जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १, दहिवडी. |
| ६. | जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक २, दहिवडी. |
| ७. | जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ३, दहिवडी. |
| ८. | दहिवडी कॉलेज, दहिवडी. |
| ९. | आदर्श विद्यालय, दहिवडी. |

परिशिष्ट--चालू

१

२

१०. पाठील हॉस्पिटल, प्राची हॉस्पिटल, कदम हॉस्पिटल, सिद्धिविनायक हॉस्पिटल, सेवायोग हॉस्पिटल, दोषी हॉस्पिटल, किरण हॉस्पिटल.
११. रयत शिक्षण संस्था (इंग्रजी माध्यम).
१२. आंधळी पुनर्वसन शाळा.
१३. सिद्धनाथ हायस्कूल.
१४. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डावर मठा.

संदीप घार्गे,

मुख्याधिकारी,

दहिवडी नगरपंचायत, दहिवडी.

दहिवडी, २७ मार्च २०२५.

खंडाळा नगरपंचायत, खंडाळा**अधिसूचना**

क्रमांक खं.न.पं./१५/२०२५.—ध्वनी प्रदूषण (नियंत्रण व नियमन) सुधारित नियम, २०१७ मधील परिच्छेद २ मध्ये नमूद केल्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये रुग्णालय, शैक्षणिक संस्था आणि न्यायालयाच्या १०० मी. परिसराच्या क्षेत्रांना शांतता क्षेत्रे निश्चित करून ते राज्य शासनाने अधिसूचित करणे अपेक्षित आहे. त्यानुसार खंडाळा नगरपंचायतीने खालील ठिकाणी शांतता क्षेत्रे ठरविण्यात आलेली आहेत. त्यानुसार खंडाळा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील खालील नमूद केलेल्या ठिकाणांच्या १०० मी. परिसरातील शांतता क्षेत्रे अधिसूचित करण्यात येत आहेत.

परिशिष्ट

अ.क्र.

शांतता क्षेत्र परिसर

१

२

१. खंडाळा नगरपंचायत परिसर, खंडाळा.
२. न्यायालय परिसर, खंडाळा.
३. मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, ग्रामीण रुग्णालय परिसर, खंडाळा.
४. पी.एम.श्री. जिल्हा परिषद शाळा परिसर, खंडाळा.
५. राजेंद्र विद्यालय परिसर, खंडाळा.
६. स्पंदन हॉस्पिटल परिसर, खंडाळा.
७. माऊली हॉस्पिटल अँड क्रिटिकेअर सेंटर परिसर, खंडाळा.
८. संजना हॉस्पिटल अँड मॅर्टिनी होम परिसर, खंडाळा.
९. सिद्धांत विलनिक परिसर, खंडाळा.
१०. मोरया हॉस्पिटल, परिसर, खंडाळा.

चेतन कोंडे,

मुख्याधिकारी,

खंडाळा नगरपंचायत, खंडाळा.

खंडाळा, ४ एप्रिल २०२५.

उपविभागीय दंडाधिकारी यांजकडून

जाहीर नोटिस

क्रमांक एमएनी/वर्षी/२५०/२०२५.— सर्व तोकांना कल्पिण्यात रेते की, खालील परिणियात मयत यक्तीच्या नावासमेर दर्शविलेल्या कारणामुळे त्या यक्तीचा आकस्मिक मृत्यु झालेलावत अंतिम वर्गकरण करून मिळेण्याऱ्यक पोलीस निरीक्षक, कोकरुड, कुरळ्य, कासेगाव, पोलीस निरीक्षक, शिराळा, इस्तामपूर, आस्टा, जिल्हा सांगली तसेच पोलीस ताणे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी, तोहमार्ग सोलापूर प्रिभाग यांचेपासून संबंधीत उपविभागीय पोलीस अधिकारी, याळवा विभाग, इस्तामपूर, जिल्हा सांगली यांचेपासून भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १९३ व १९४ अन्यथे इकठें अहवाल सादर केला आहे, तरी सदर मयताचे अंतिम वर्गकरणावावत कोणाची तक्रार असलेले त्यांनी सदरची नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध आल्यापासून ३० (तीस) दिवसांचे आत उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, वाळवा उपविभाग, इस्तामपूर, ता. वाळवा, जिल्हा सांगली यांचे कार्यालयात लेखी स्वरूपत सादर करावी अगर समक्ष आणुन घावी. वरील मुदतीत कोणाची तक्रार न आलेस उपविभागीय पोलीस अधिकारी, वाळवा उपविभाग, इस्तामपूर, ता. वाळवा, जिल्हा सांगली यांचे अहवालापाणे आकस्मिक मृत्यू असे अंतिम वर्गकरण मंजूर करणेत येईल. वरील मुदतीनंतर कोणाची तक्रार अगर हक्कत आल्यास ती विचारात घेतली जाणार नाही.

शिराळा पोलीस स्टेशन

परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	मयताचे गाव	मृत्यु दिनांक	मृत्युचे कारण	उपविभागीय पोलीस अधिकारी	पोलीस निरीक्षक, शिराळा
१	२	३	४	५	६	७
१	विनायक मोहन सातुरे	ग. विळाशी, ता. शिराळा, जि. सांगली.	३०/७/२०२४	मोठारसायकल स्लिप होउन खाली पडून जखमी होउन उपचारादरम्यान मर्यादा.	जा. क्र. ३१४०/२०२४ दि. ५/९/२०२४	जा. क्र. ३१४०/२०२४ दि. ५/९/२०२४
२	विशालसिंह जगतपालसिंह	रा. औंवला, ता. औंवला, जि. उत्तर प्रदेश, संस्था रा. भटवाडी, ता. शिराळा, जि. सांगली.	२५/७/२०२४	हार्ट अॅटक येऊन मरत	जा. क्र. एम ३००७/२०२४ दि. २३/९०/२०२४	जा. क्र. ३३१६/२०२४ दि. १५/९०/२०२४
३	माधुरी आनंदा संकपाळ	रा. सांगाव, ता. शिराळा, जि. सांगली. मूळ गाव गाताडवाडी, ता. वाळवा, जि. सांगली.	२५/९/२०२४	हृदयापेकराचा झटका येऊन मरत	जा. क्र. एम ३००८/२०२४ दि. २३/९०/२०२४	जा. क्र. ३१६२/२०२४ दि. १०/१०/२०२४
४	विश्वास वसंत गिरिगोसावी	रा. पाडळवाडी, ता. शिराळा, जि. सांगली.	२९/७/२०२४	दारु पिल्याने शुगर लेवल कमी होऊन उगवार सुरु असताना मरत.	जा. क्र. एम ३१४५/२०२४ दि. २१/१०/२०२४	जा. क्र. ३१६२/२०२४ दि. १०/१०/२०२४
५	सुवर्ण महादेव दोडके	ग. रिळे, ता. शिराळा, जि. सांगली.	१९/८/२०२४	मैंदूतील पेशीचा नाश होऊन हवदक्रिया बंद पडून मरत.	जा. क्र. एम ३१९९/२०२४ दि. २१/१०/२०२४	जा. क्र. /२०२४ दि. १५/१०/२०२४

પરિશિષ્ટ--ચાલુ

૧	૨	૩	૪	૫	૬	૭	૮	૯	૧૦
શિરાળા પોલીસ રસ્તેશન--ચાલુ									
૬	બાબાસાહેબ પંડુરંગ ખોત જિ. સાંગલી.	રા. દેવવાડી, તા. શિરાળા, જિ. સાંગલી.	૨/૬/૨૦૨૪	મોટારસાયકલ સ્લિપ હોઝુન રૂટ: પદ્ધુન કપાળાચે બાજુસ ડાવ્યા ડોઢ્યાંક, પાયાવર માર લાપુન જખીની જાણેને મયાત.	જા. ક્ર. એમ ૨૭૯/૨૦૨૪ દિ. ૩૦/૯/૨૦૨૪	જા. ક્ર. ૩૧૭૩/૨૦૨૪ દિ. ૦૮/૧૦/૨૦૨૪	જા. ક્ર. ૩૧૦૫/૨૦૨૪ દિ. ૨૬/૧/૨૦૨૪	જા. ક્ર. ૩૫૦૩/૨૦૨૪ દિ. ૨૭/૧૦/૨૦૨૪	જા. ક્ર. ૩૫૧૨/૨૦૨૪ દિ. ૩૦/૧૦/૨૦૨૪
૭	પ્રદીપ જગન્નાથ બનસોડે	રા. બાંબવડે, તા. શિરાળા, જિ. સાંગલી.	૨૫૪/૪/૨૦૨૪	શ્વાસ ઘેણ્યાસ વ્રાસ હોઝુન ધાપ લાગત્યાને હવ્ય વિકારાચા ઝાટકા યોજુન મયાત.	જા. ક્ર. એમ ૨૮૦/૨૦૨૪ દિ. ૩૦/૯/૨૦૨૪	જા. ક્ર. એમ ૩૧૦/૨૦૨૪ દિ. ૨૯/૧૦/૨૦૨૪	જા. ક્ર. ૩૫૦૩/૨૦૨૪ દિ. ૨૭/૧૦/૨૦૨૪	જા. ક્ર. ૩૫૧૨/૨૦૨૪ દિ. ૩૦/૧૦/૨૦૨૪	જા. ક્ર. ૩૫૧૨/૨૦૨૪ દિ. ૩૦/૧૦/૨૦૨૪
૮	કિસાબાઈ લક્ષ્મણ પાટીલ	રા. બિલ્લર, તા. શિરાળા, જિ. સાંગલી.	૨૫૪/૨/૨૦૨૪	ચુલીસમેર જાળ ઘાલત અસરાના ત્યાચી આગ સાડીસ લાગુન ભાજુન ગમીર જખીની જાણેને ઉપચારદરશાન મયાત.	જા. ક્ર. એમ ૩૧૦/૨૦૨૪ દિ. ૨૯/૧૦/૨૦૨૪	જા. ક્ર. એમ ૩૧૨/૨૦૨૪ દિ. ૨૮/૧૨/૨૦૨૪	જા. ક્ર. ૪૦૨૫/૨૦૨૪ દિ. ૧૮/૧૨/૨૦૨૪	જા. ક્ર. ૪૦૧૦/૨૦૨૪ દિ. ૧૮/૧૨/૨૦૨૪	જા. ક્ર. ૪૦૧૦/૨૦૨૪ દિ. ૧૮/૧૨/૨૦૨૪
૯	સ્વાતી ઉદ્ય વાકુર્દેંકર	રા. વાકુર્ડ ખુર્ડ, તા. શિરાળા, જિ. સાંગલી.	૧૯/૧૦/૨૦૨૪	વેજાચે ભરાત તલાવાચે વિહિરીત પદ્ધુન બુદ્ધુન મયાત.	જા. ક્ર. એમ ૩૧૨/૨૦૨૪ દિ. ૭/૧૧/૨૦૨૪	જા. ક્ર. એમ ૩૮૧/૨૦૨૪ દિ. ૨૪/૧૨/૨૦૨૪	જા. ક્ર. ૪૦૨૫/૨૦૨૪ દિ. ૧૮/૧૨/૨૦૨૪	જા. ક્ર. ૪૦૧૦/૨૦૨૪ દિ. ૧૮/૧૨/૨૦૨૪	જા. ક્ર. ૪૦૧૦/૨૦૨૪ દિ. ૩૦/૧૦/૨૦૨૪
૧૦	રમેશ કેશવ ઇંગવલે	રા. શિરાળા, તા. શિરાળા, જિ. સાંગલી.	૧૮/૧૧/૨૦૨૪	હાર્ટ અંટક યોજુન મયાત	જા. ક્ર. એમ ૩૮૧/૨૦૨૪ દિ. ૨૪/૧૨/૨૦૨૪	હવ્યવિકારાને મયાત	જા. ક્ર. એમ ૩૭૯/૨૦૨૪ દિ. ૨૪/૧૨/૨૦૨૪	જા. ક્ર. ૪૦૧૦/૨૦૨૪ દિ. ૧૮/૧૨/૨૦૨૪	જા. ક્ર. ૪૦૧૦/૨૦૨૪ દિ. ૩૦/૧૦/૨૦૨૪
૧૧	શિવાજી બંદુ પાટીલ	રા. રિદે, તા. શિરાળા, જિ. સાંગલી.	૫/૧૧/૨૦૨૪	હવ્યવિકારાને મયાત	જા. ક્ર. એમ ૩૭૯/૨૦૨૪ દિ. ૨૪/૧૨/૨૦૨૪	રાહતે ચારી દિવ્યાચા ભડકા ઉદ્ધુન ભાજત્યાને મયાત.	જા. ક્ર. ૪૦૨૭/૨૦૨૪ દિ. ૨૪/૧૨/૨૦૨૪	જા. ક્ર. ૪૦૨૭/૨૦૨૪ દિ. ૧૯/૧૨/૨૦૨૪	જા. ક્ર. ૪૦૨૭/૨૦૨૪ દિ. ૩૦/૧૦/૨૦૨૪
૧૨	શાંતાબાઈ તુકારામ જાધવ	રા. અંત્રી બુ., તા. શિરાળા, જિ. સાંગલી.	૨૪/૧૧/૨૦૨૪	રાહતે ચારી દિવ્યાચા ભડકા ઉદ્ધુન ભાજત્યાને મયાત.	જા. ક્ર. એમ ૩૮૦/૨૦૨૪ દિ. ૧૯/૧૨/૨૦૨૪	મયાત મતિમંદ અસરોને ર્યાંની શેતારીલ શેવપણાચે આડાસ દોરીને ગંફાસ લાપુન ઘેઊન આસુંટચા.	જા. ક્ર. ૩૭૮/૨૦૨૪ દિ. ૨૪/૧૨/૨૦૨૪	જા. ક્ર. ૩૯૮/૨૦૨૪ દિ. ૧૬/૧૨/૨૦૨૪	જા. ક્ર. ૩૯૪/૨૦૨૪ દિ. ૧૪/૧૨/૨૦૨૪
૧૩	બબન બાબુરામ ચરાપણે	રા. માંગલે, તા. શિરાળા, જિ. સાંગલી.	૧૨/૧૧/૨૦૨૪		જા. ક્ર. ૩૭૮/૨૦૨૪ દિ. ૨૪/૧૨/૨૦૨૪				
૧૪	અમર તરંત બાદરે	રા. સાંગાવ, તા. શિરાળા, જિ. સાંગલી.	૮/૧૧/૨૦૨૪	ગંફાસ લાપુન ઘેઊન આસુંટચા	જા. ક્ર. એમ ૩૬૯/૨૦૨૪ દિ. ૧૭/૧૨/૨૦૨૪				

ପରିଷାଳନା

१	२	३	४	५	६	७	८	९
शिराळा पोलीस स्टेशन--चालू								
१५	युवराज हरी नायकवडी	रा. ठोलेचाई, पो. कणदुर, ता. शिराळा, जि. सांगली.	२२/११/२०२४	हृदयविकाराचा झटका येऊन मर्यात	जा. क्र. एम ३९२/२०२४	जा. क्र. ४९७७/२०२४	जा. क्र. ४९७७/२०२४	जा. क्र. ४९७७/२०२४
१६	अनिल राजाराम खामकर	रा. रिळे, ता. शिराळा, जि. सांगली.	१५/११/२०२४	गळफकस लावून घेऊन आत्महत्या	जा. क्र. एम ३९५/२०२४	जा. क्र. ४०७९/२०२४	जा. क्र. ४०७९/२०२४	जा. क्र. ४०७९/२०२४
१७	श्रीकंत विश्वास राषतपुते	रा. खेड, ता. शिराळा, जि. सांगली.	२/११/२०२४	उलटी व जुलाबाने मर्यात	जा. क्र. एम ३४३/२०२४	जा. क्र. ४०२५/२०२४	जा. क्र. ४०२५/२०२४	जा. क्र. ४०२५/२०२४
१८	सानिका जालीदर पाटील	रा. उपवळे, ता. शिराळा, जि. सांगली.	४/५/२०२४	आजारपणास कंटटाळून	जा. क्र. एम ४१०/२०२४	जा. क्र. ४१३०/२०२४	जा. क्र. ४१३०/२०२४	जा. क्र. ४१३०/२०२४
१९	बाबासो आनंदा पाटील	रा. बिऊर, ता. शिराळा, जि. सांगली.	१०/११/२०२४	हृदयविकाराचा झटका येऊन मर्यात	जा. क्र. एम ३३०/२०२४	जा. क्र. ३८०९/२०२४	जा. क्र. ३८०९/२०२४	जा. क्र. ३८०९/२०२४
२०	दीपक धोंडीराम गोसाबी	रा. बिऊर, ता. शिराळा, जि. सांगली.	२/६/२०२४	वारुवे नशेत राहते घरी साईने	जा. क्र. एम ३२४/२०२४	जा. क्र. ३५२७/२०२४	जा. क्र. ३५२७/२०२४	जा. क्र. ३५२७/२०२४
२१	सुभाष शंकर खुर्द	रा. शिराळा, ता. शिराळा, जि. सांगली.	४/१०/२०२४	गळफकस घेऊन मर्यात	जा. क्र. एम ३४३/२०२४	जा. क्र. ११/१२/२०२४	जा. क्र. ११/१२/२०२४	जा. क्र. ११/१२/२०२४
२२	लक्ष्मण आकाराम पाटील	रा. चिखली, ता. शिराळा, जि. सांगली.	२५/८/२०२४	विषरी तणाशक पिलेने उपचारा-दस्यान मर्यात.	जा. क्र. एम ३५०/२०२४	जा. क्र. ३४४०/२०२४	जा. क्र. ३४४०/२०२४	जा. क्र. ३४४०/२०२४
२३	धोंडीराम शिवाजी पाटील	रा. चिखली, ता. शिराळा, जि. सांगली.	२५/५/२०२४	दारुवे नशेत गळफकस लावून घेऊन	जा. क्र. एम ३४९/२०२४	जा. क्र. ३९३९/२०२४	जा. क्र. ३९३९/२०२४	जा. क्र. ३९३९/२०२४
२४	पिमराव रघुनाथ दशवंत	रा. मांगले, ता. शिराळा, जि. सांगली.	२९/८/२०२४	हृदयविकाराचा झटका येऊन मर्यात	जा. क्र. एम ३४०/२०२४	जा. क्र. १०/१२/२०२४	जा. क्र. १०/१२/२०२४	जा. क्र. १०/१२/२०२४
२५	बाबासो बापू पाटील	रा. बिऊर, ता. शिराळा, जि. सांगली.	१५/१२/२०२४	हृदयविकाराने मर्यात	जा. क्र. एम ४१३/२०२४	जा. क्र. ४१८७९/२०२४	जा. क्र. ४१८७९/२०२४	जा. क्र. ४१८७९/२०२४
२६	लक्ष्मण सोपान शेळके	रा. पिरजवडे, ता. शिराळा, जि. सांगली.	२१/५/२०२४	नैसर्विक विज अंगावर पडून मर्यात	जा. क्र. ४१९६८/२०२४	जा. क्र. ४१९६८/२०२४	जा. क्र. ४१९६८/२०२४	जा. क्र. ४१९६८/२०२४

परिशिष्ट--चालू

९

५

४

२

३

शिराळा पोलीस रेतेशन--चालू

२७	अनुसया विलास जाधव	रा. वाकुडे खुर्द, ता. शिराळा, पु/१२/२०२४ जि. सांगली.	२८/६/२०२४	हृदयविकाराचा झटका येऊन मर्यात वेडाचे भरात पिरत असताना अकस्मात मर्यात.	जा. क्र. एम २०/२०२५ दि. १४/९/२०२५	जा. क्र. ४२०३/२०२४ दि. ३०/१२/२०२४
२८	अशोक विठ्ठल सोराटे	रा. येळगाव, ता. कराड, जि. सातारा.	२०/११/२०२४	दारुचे नशेत राहते घरी लोखंडी अंमालाला दोरीने गळफक्स लावून घेऊन मर्यात.	जा. क्र. एम १८/९/२०२५ दि. १४/९/२०२५	जा. क्र. ४०८०/२०२४ दि. २३/१२/२०२४
२९	सचिन अंकुश सपाटे	रा. कोंदे, ता. शिराळा, जि. सांगली.	२८/६/२०२४	मृत्युदण्ड योग्य विवाही	जा. क्र. एम ४०७१/२०२४ दि. २३/१२/२०२४	जा. क्र. ४०७१/२०२४ दि. २३/१२/२०२४

कोकरुड पोर्टिक रेतेशन

अ. क्र.	मर्याताचे नाव	मर्याताचे गाव	मृत्यु दिनांक	मृत्युचे कारण	उपविभागाची योलीस अधिकारी यांचेकडील प्राप्त क्रमांक व दिनांक	सहा. पोलीस निरीक्षक, कोकरुड यांचेकडील अ. म. र. नंबर
१	२	३	४	५	६	७
१	तुकाराम किरसन कारकळ	रा. मानेवाडी, ता. शिराळा, जि. सांगली.	१४/१०/२०२४	दारुच्या व्यसनाने मर्यात	जा. क्र. एम ३५९/२०२५ दि. १७/१२/२०२४	जा. क्र. २५४०/२०२४ दि. १४/१२/२०२४
२	संजय गणपती पाटील	रा. मांगळूळ, ता. शिराळा, जि. सांगली.	३१/८/२०२४	हृदयविकाराचा झटका येऊन उपचारास दाखल करणेपूर्वी मर्यात.	जा. क्र. एम ४०४/२०२४ दि. ३०/१२/२०२४	जा. क्र. २६७७/२०२४ दि. २९/१२/२०२४
३	जयसिंग भाऊ शिरसाट	रा. सावंतवाडी, ता. शिराळा, जि. सांगली.	१९/१०/२०२४	हृदयविकाराचा झटका येऊन मर्यात	जा. क्र. एम ३५९/२०२४ दि. १३/१२/२०२४	जा. क्र. २६६१/२०२४ दि. २२/११/२०२४
४	सुरील हनुमंत शिंके	रा. वाशीनाका, चैंदूर, मंबई.	२८/११/२०२४	हृदयविकाराच्या झटक्याने मर्यात	जा. क्र. एम ०३/२०२५ दि. ०९/१२/२०२५	जा. क्र. ३४/२०२५ दि. ३/९/२०२५
५	मधुकर सिताराम तुपारे	रा. आरळा, ता. शिराळा, जि. सांगली.	२/१२/२०२४	हृदयविकाराच्या झटक्याने मर्यात	जा. क्र. एम २७/२०२५ दि. १४/९/२०२५	जा. क्र. ४८/२०२५ दि. ८/१२/२०२५
६	लक्ष्मी राजू जामदार	रा. काळुडे, ता. शिराळा, जि. सांगली.	२४/६/२०२४	किडणीस इन्फेक्शन होऊन उपचारादरम्याने मर्यात.	जा. क्र. २२३४/२०२४ दि. ४/९/२०२४	जा. क्र. २२३४/२०२४ दि. ३०/६/२०२४

अ. क्र.	मयताचे नाव	मयताचे गाव	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण	उपविषाणीय पोलीस अधिकारी यांचेकडील प्राप्त क्रमांक व दिनांक	सहा. पोलीस निरीक्षक, कासेगाव यांचेकडील
१	२	३	४	५	६	७
कासेगाव पोलीस रद्देशन						
१	मजहर इमामसाब अहमद	रा. के बिंद्रे, चिकम, आगालुरु, राज्य कर्नाटक.	२/७/२०२४	गळफास लावून घेऊन मरत	जा. क्र. एम २९९/२०२४ दि. १६/९०/२०२४	जा. क्र. १३४२/२०२४ दि. ४/९०/२०२४
२	सयाजी पांडुंग पाटील	रा. तांबे, ता. वाळवा, सिं. सांगली.	२३/८/२०२४	न्यूमोनिया आजाराने त्रासास कंटाळून गळफास लावून घेऊन मरत.	जा. क्र. एम ३०९/२०२४ दि. २९/९०/२०२४	जा. क्र. १४३८/२०२४ दि. २९/९०/२०२४
३	योगेश रंगराव कदम	रा. नेंवे, ता. वाळवा, सिं. सांगली.	२५/८/२०२४	गळफास घेऊन मरत	जा. क्र. एम ३११/२०२४ दि. ७/११/२०२४	जा. क्र. १४६९/२०२४ दि. २६/९०/२०२४
४	सर्जराव जमानाथ माने	रा. कासेगाव, ता. वाळवा, सिं. सांगली.	८/१२/२०२४	हृदयविकाराच्या झाटव्याने मरत	जा. क्र. एम ४०७/२०२४ दि. ३०/१२/२०२४	जा. क्र. /२०२४ दि. /२०२४
५	बाळू मधव ईंटे	रा. गारमाळ पो. मांडवणण कराटा, ता. शिरक, जि. पुणे.	२१/१०/२०२४	डोक्यात रवताशाव होऊन मरत	जा. क्र. एम ३८६/२०२४ दि. २५/१२/२०२४	जा. क्र. १६८४/२०२४ दि. २३/१२/२०२४
६	आराध्य महेश सुतार	रा. काले, ता. कराड, सिं. सातारा, सध्या रा. काहमवाडी, ता. वाळवा, सिं. सांगली.	११/१४/२०२४	न्यूमोनिया ताप आल्याने मरत	जा. क्र. एम ४०८/२०२४ दि. ३०/१२/२०२४	जा. क्र. १७४२/२०२४ दि. २७१२/२०२४
७	पुरुष जातीचे अनोळखी प्रेत	--	२८/८/२०२४	पाण्यात पडून बुडून मरत	जा. क्र. एम ४०६/२०२४ दि. ३०/१२/२०२४	जा. क्र. १७२७/२०२४ दि. २८/१२/२०२४
८	नकुल सुरेश माळी	रा. कासेगाव, ता. वाळवा, सिं. सांगली.	०२/१२/२०२४	विहिरीतील पाण्यात पाय घसरून पडून बुडून मरत.	जा. क्र. एम ३८७/२०२४ दि. २५/१२/२०२४	जा. क्र. १६८३/२०२४ दि. २३/१२/२०२४
९	प्राजक्ता हणमंत पाटील	रा. तांबे, ता. वाळवा, सिं. सांगली.	२६/७/२०२४	अॅटक घेऊन मरत	जा. क्र. एम ३३६/२०२४ दि. ९/१२/२०२४	जा. क्र. १४५६/२०२४ दि. २५/१०/२०२४
१०	छगन आनंदा देवकर	रा. भाटवाडी, ता. वाळवा, सिं. सांगली.	१७/१०/२०२४	कॅस्टरच्या आजाराला कंटाळून गळफास घेऊन आम्हत्या.	जा. क्र. एम ३३३/२०२४ दि. ६/१२/२०२४	जा. क्र. १६१६/२०२४ दि. ६/१२/२०२४

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
कासेगाव पोलीस स्टेशन--चालू								
११	समवीन ईसाबूल हक लादेन	रा. इस्तलामपूर, ता. वाळवा, जि. सांगली. मूळ गाव फुलवारी, ता. चकलाधाट, जि. किंशनगंज, बिहार.	३०/५/२०२४	इलेक्ट्रिक शॉक लागून मयत	जा. क्र. एम ३२३/२०२४ दि. २/१२/२०२४	जा. क्र. १५७१/२०२४ दि. २६/११/२०२४	जा. क्र. १५७१/२०२४ दि. ३१/१२/२०२४	जा. क्र. /२०२४ दि. ३१/१२/२०२४
१२	अशोक शिवाजी पवार	रा. वाळेगाव, ता. वाळवा, जि. सांगली.	२३/१२/२०२४	हार्ट अंटक येऊन मयत	जा. क्र. एम १०/२०२५ दि. ७/१/२०२५	जा. क्र. एम १०/२०२५ दि. ७/१/२०२५	जा. क्र. /२०२४ दि. ३१/१२/२०२४	
१३	अभिजित अशोक शेटके	रा. कासेगाव, ता. वाळवा, जि. सांगली.	४/१२/२०२४	पाण्यात पदून बुझून मयत	जा. क्र. एम ११/२०२५ दि. ७/१/२०२४	जा. क्र. एम ११/२०२५ दि. ७/१/२०२४	जा. क्र. /२०२४ दि. ३१/१२/२०२४	
१४	संभाजी रंगराव चव्हाण	रा. तांबवे, ता. वाळवा, जि. सांगली.	१७/१/२०२४	अशक्तपण आलेन उपचारादरम्यान ऑविस्तजन कर्मी झालेने मयत.	जा. क्र. एम ४१११/२०२४ दि. ३१/१२/२०२४	जा. क्र. १७१२/२०२४ दि. २५/१२/२०२४	जा. क्र. १७१२/२०२४ दि. २५/१२/२०२४	
१५	पुरुष जातीचे अनोखी प्रेत	--	०१/१/२०२४	पाण्यात पदून बुझून मयत	जा. क्र. एम १७/२०२५ दि. १४/१/२०२५	जा. क्र. १७४४/२०२४ दि. ३१/१२/२०२४	जा. क्र. १७४४/२०२४ दि. ३१/१२/२०२४	
१६	प्रियंका बंडु भाळी	रा. कासेगाव, ता. वाळवा, जि. सांगली.	२/११/२०२४	हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मयत	जा. क्र. एम २६/२०२५ दि. ०७/१/२०२५	जा. क्र. ८१/२०२५ दि. १०/१/२०२५	जा. क्र. ८१/२०२५ दि. १०/१/२०२५	
१७	कौमुदी संभाजी जाधव	रा. तांबवे, ता. वाळवा, जि. सांगली.	२३/४/२०२४	अस्थमा आजाराला कंठाळून गळफास घेऊन मयत.	जा. क्र. एम २४५/२०२४ दि. ३१/८/२०२४	जा. क्र. १२२/२०२४ दि. १३/८/२०२४	जा. क्र. एम २४८/२०२४ दि. १३/८/२०२४	
कुरक्कप पोलीस स्टेशन								
१८	मयताचे नाव	मृत्यु दिनांक	मृत्युचे कारण	उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेकडील प्राप्त क्रमांक व दिनांक	सहा. पोलीस निरीक्षक, कुरक्कप याचेकडील अ. म. र. नंबर	९	५	५
१९	नीलम रंगराव महाडीक	रा. येलूर, ता. वाळवा, जि. सांगली.	१४/४/२०२४	फुप्पुलाचे आजाराने मयत	जा. क्र. एम २९८/२०२४ दि. २०/१०/२०२४	जा. क्र. १९३६/२०२४ दि. ४/१०/२०२४	जा. क्र. १९३६/२०२४ दि. ४/१०/२०२४	

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
कुरळ्य पोलीस रद्देशन--चालू									
२	कांचन सर्वराव कुळमार सिं. सांगली.	गा. ऐतवडे बु, ता. वाळवा, सिं. सांगली.	१०/४/२०२४	दोक्यात रवतशाव हेऊन हृदयविकाराचा झटका आल्याने मयत.	जा. क्र. एम २९४८/२०२४ दि. २९/९/२०२४	जा. क्र. १८०९/२०२४ दि. १८/९/२०२४			
३	सुधीर शहाजी देसाई	गा. देवडे, ता. वाळवा, सिं. सांगली.	२७/८/२०२४	पाण्यात बुद्धन मयत	जा. क्र. एम २८५५/२०२४ दि. ५/९/२०२४	जा. क्र. १८९५/२०२४ दि. ३०/९/२०२४			
४	संगिता विश्वास पाटील ता. हातकणाले, सिं. कोल्हापूर.	गा. नवे पारगाव, ता. हातकणाले, सिं. कोल्हापूर.	२९/७/२०२४	पाण्यात बुद्धन मयत	जा. क्र. एम २८३३/२०२४ दि. ५/९/२०२४	जा. क्र. १८९४/२०२४ दि. ३०/९/२०२४			
५	दीपक गुरुप्रसाद देशाई हिम्मत धनाजी शिंदे	गा. करंजवडे, ता. वाळवा, सिं. सांगली.	२९/७/२०२४	गळफास लावून घेऊन मयत	जा. क्र. एम २८४४/२०२४ दि. ५/९/२०२४	जा. क्र. १८९३/२०२४ दि. ३०/९/२०२४			
६	शालन गजानन थोरबोले	गा. ठाणपुढे, ता. वाळवा, सिं. सांगली.	२६/११/२०२४	पाण्यात बुद्धन मयत	जा. क्र. एम ३३४४/२०२४ दि. २४/१२/२०२४	जा. क्र. २३५५/२०२४ दि. १२/१२/२०२४			
७	गणपती शंकर पाटील राजकुमार माणिकळापा विरादार.	गा. इटकरे, ता. वाळवा, सिं. सांगली.	२५/१०/२०२४	विहिरीच्या पाण्यात पाढून बुद्धन मयत	जा. क्र. एम ३६६४/२०२४ दि. १९/१२/२०२४	जा. क्र. /२०२४ दि. १७/१२/२०२४			
८	महेंदर चाचा (पूर्ण नाव माहीत नाही).	गा. ऐतवडे खुर्द, ता. वाळवा, सिं. सांगली.	१४/११/२०२४	विषरी औषध पिऊन मयत	जा. क्र. एम ३६८६/२०२४ दि. १९/१२/२०२४	जा. क्र. २४२९/२०२४ दि. १७/१२/२०२४			
९	निलेश विद्याभूषण काळे	गा. माची पाडा, भोईसर, ता. पालघर, जि. गांगे.	११/१०/२०२४	विहिरीच्या पाण्यात पाढून बुद्धन मयत	जा. क्र. एम ३१७१/२०२४ दि. १९/१२/२०२४	जा. क्र. २४११/२०२४ दि. १७/११/२०२४			
१०	जयदीप बवन पवार	गा. इटकरे फटा, ता. वाळवा, सिं. सांगली.	२३/८/२०२४	गळफास लावून घेऊन आत्महत्या	जा. क्र. एम ३१७०/२०२४ दि. १९/१२/२०२४	जा. क्र. २४२६/२०२४ दि. १८/१०/२०२४			
११	जयदीप बवन पवार	गा. येलूर, ता. वाळवा, सिं. सांगली.	२१/१२/२०२४	हृदयविकाराचा झटका येऊन मयत	जा. क्र. एम ०१/२०२५ दि. ७/१/२०२४	जा. क्र. २६५७/२०२४ दि. ३१/१२/२०२४			
१२	जयदीप बवन पवार	गा. वारी, ता. वाळवा, सिं. सांगली.	२०/१०/२०२४	गळफास लावून घेऊन मयत	जा. क्र. एम ३४६५/२०२४ दि. ११/१२/२०२४	जा. क्र. २३४६/२०२४ दि. १०/१२/२०२४			

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
कुरक्क्य पोलीस स्टेशन--चालू						
१३	नागनाथ आबासो पटील	रा. करंजवडे, ता. वाळवा, जि. सांगली.	२३/९/२०२४	विषारी औषध प्राशन केल्याने मयत	जा. क्र. एम ३१६/२०२४ दि. २९/९/२०२४	जा. क्र. २२४३/२०२४ दि. २५/९/२०२४
१४	विशाल सुरेश जाधव	रा. नवे चावरे, ता. हातकणाले, जि. कोल्हापूर.	३०/८/२०२४	गळफास लावून घेऊन आत्महत्या	जा. क्र. एम ३१७/२०२४ दि. २९/९/२०२४	जा. क्र. २२८०/२०२४ दि. २९/९/२०२४
१५	तेजस मारुती नरटे	रा. करंजवडे, ता. वाळवा, जि. सांगली.	२०/९/२०२४	हृदयविकाराचा झटका आलेने मयत	जा. क्र. एम ०६/२०२५ दि. ३०/९/२०२५	जा. क्र. २६६३/२०२४ दि. ३१/९/२०२४
१६	सोनाली संदीप पटील	रा. येळूर, ता. वाळवा, जि. सांगली.	१०/४/२०२४	गळफास लावून घेऊन मयत	जा. क्र. एम ११८/२०२४ दि. २७/५/२०२५	जा. क्र. ८६९/२०२४ दि. १३/५/२०२४
१७	सुरेखा सुनील भोसले	रा. इटकरे, ता. वाळवा, जि. सांगली.	८/५/२०२४	गळफास लावून घेऊन मयत	जा. क्र. एम १२६/२०२४ दि. ३१/५/२०२४	जा. क्र. /२०२४ दि. ४/२०२४
१८	मंजिरी प्रकाश गजरे	रा. इटकरे, ता. वाळवा, जि. सांगली.	५/९/२०२४	गळफास घेऊन आत्महत्या	जा. क्र. एम २७२/२०२४ दि. ३०/९/२०२४	जा. क्र. /२०२४ दि. ४/२०२४
आचा पोलीस स्टेशन						
१	अ. क्र.	मयताचे नाव	मराताचे नाव	मत्यू दिनांक	मत्यूचे कारण	उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेकडील प्राप्त क्रमांक व दिनांक
१	२	३	४	५	६	७
१	निलेश मधुकर जाधव	रा. पोखरी, ता. वाळवा, जि. सांगली.	१३/८/२०२४	हमला नावाचे किटकनाशक औषध पिण्ठन मयत.	जा. क्र. एम ३३३/२०२४ दि. ४/१२/२०२४	जा. क्र. ४१६३/२०२४ दि. ३०/९/२०२४
२	अनिल शिंमराव बामणे	रा. पोखरी, ता. वाळवा, जि. सांगली.	६/९/२०२४	हमला नावाचे किटकनाशक औषध पिण्ठन मयत.	जा. क्र. एम ३३९/२०२४ दि. ५/१२/२०२४	जा. क्र. ४१५८/२०२४ दि. ४/१२/२०२४
३	किरण वसंत गावडे	रा. शिंगांव, ता. वाळवा, जि. सांगली.	१८/८/२०२४	गळफास लावून घेऊन मयत	जा. क्र. एम ३२९/२०२४ दि. ५/१२/२०२४	जा. क्र. ४१५६/२०२४ दि. ४/१२/२०२४

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
आष्टा पोलीस स्टेशन--चालू						
८	सुशिला शंकर पटील	रा. वाळवा, ता. वाळवा, जि. सांगली.	२५/८/२०२४	गळफास लावून घेऊन मयत	जा. क्र. एम ३२८/२०२४ दि. ३/१२/२०२४	जा. क्र. /२०२४ दि. /२०२४
९	राजेंद्र नाथीराज पठाणे	रा. आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली.	२/७/२०२४	गळफास लावून घेऊन मयत	जा. क्र. एम ३२७/२०२४ दि. ३/१२/२०२४	जा. क्र. ४०९०/२०२४ दि. ३०/११/२०२४
१०	तुषार सतीश माळी	रा. आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली.	१४/१०/२०२४	गळफास लावून घेऊन मयत	जा. क्र. एम ३२५/२०२४ दि. ३/१२/२०२४	जा. क्र. ४०९१/२०२४ दि. ३०/११/२०२४
११	शिला दिलीप पटील	रा. ठवळी, ता. वाळवा, जि. सांगली.	४/११/२०२४	विषरी किटकनाशक औषध पित्याने मयत.	जा. क्र. एम ३३५/२०२४ दि. ४/१२/२०२४	जा. क्र. ४१७५/२०२४ दि. ५/१२/२०२४
१२	अमोल वसंत चव्हाण	रा. वाळवा, ता. वाळवा, जि. सांगली.	२९/१२/२०२४	खाद्यप्रदाक्षा दाहाने मयत	जा. क्र. एम ३५२/२०२४ दि. १२/१२/२०२४	जा. क्र. ४१७६/२०२४ दि. /२०२४
१३	संजय विष्णु दिंडे	रा. वाळवा, ता. वाळवा, जि. सांगली.	४/६/२०२४	गळफास घेऊन मयत	जा. क्र. एम ३८८/२०२४ दि. ३१/१२/२०२४	जा. क्र. ४०८८/२०२४ दि. ३०/११/२०२४
१४	शंकर हुसेन ऐवळे	रा. कारंदवाडी, ता. वाळवा, जि. सांगली.	८/११/२०२४	झाडावर्सन पडून डेकेस गंभीर दुखापात होऊन अपघाती मयत.	जा. क्र. एम ०९/२०२५ दि. ७/१/२०२५	जा. क्र. ४६१३/२०२४ दि. २८/१२/२०२४
१५	प्रिती देवाऱ्या पुजारी	रा. आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली.	२६/६/२०२४	इलेक्ट्रिक शॉक लागून मयत	जा. क्र. एम १६/२०२५ दि. १४/१२/२०२४	जा. क्र. ४५४३/२०२४ दि. २८/१२/२०२४
१६	सुरेंद्र मधुकर लोंदे	रा. कोरेगाव, ता. वाळवा, जि. सांगली.	१८/१२/२०२४	हार्ट अँटेकने मयत	जा. क्र. एम २१/२०२५ दि. १४/१२/२०२४	जा. क्र. /२०२४ दि. /२०२४
१७	अमर सुभाष मरके	रा. बावळी, ता. वाळवा, जि. सांगली.	१२/११/२०२४	न्यूमोनिया होऊन मयत	जा. क्र. एम १२/२०२५ दि. १०/११/२०२५	जा. क्र. ४५६४/२०२४ दि. २६/१२/२०२४
१८	मोहन विठ्ठल मुंडेवाडी	रा. आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली.	७/१२/२०२४	रवतामध्ये जंतुसंसर्ग होऊन न्यूमोनियाने मयतय	जा. क्र. एम ३९८/२०२४ दि. ३१/१२/२०२४	जा. क्र. ४६०९/२०२४ दि. २८/१२/२०२४
१९	शितलकुमार भुपाल वाडकर	रा. आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली.	२३/११/२०२४	पाण्यात पडून बुझून मयत	जा. क्र. एम ३२६/२०२४ दि. ३/१२/२०२४	जा. क्र. ४०९२/२०२४ दि. ३/१२/२०२४

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
आष्टा पोलीस स्टेशन--चालू								
१६	मदिना जेनुदीन सनदी	रा. आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली.	१८/८/२०२४	न्यूमोनिया आजाराने मयत	जा. क्र. एम २९६/२०२४ दि. २१/१०/२०२४	जा. क्र. ३५९८/२०२४ दि. १४/१०/२०२४	जा. क्र. ३५९८/२०२४ दि. १४/१०/२०२४	
१७	श्रीशेल एकनाथ कोळी	रा. आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली.	५/९/२०२४	बुनोल ५८ नावाचे विषारी तणनाशक ओषध प्राशन कफलन मयत.	जा. क्र. एम ३००/२०२४ दि. २३/१०/२०२४	जा. क्र. ३६२०/२०२४ दि. १५/१०/२०२४	जा. क्र. ३६२०/२०२४ दि. १५/१०/२०२४	
१८	कृष्णावाई ज्ञानू खराडे	रा. आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली.	२५/७/२०२४	हृदयविकाराच्या झाटव्याने मयत	जा. क्र. एम ३१५/२०२४ दि. १४/११/२०२४	जा. क्र. ३८८३/२०२४ दि. ४/११/२०२४	जा. क्र. ३८८३/२०२४ दि. ४/११/२०२४	
१९	विनोद केशव एट्टम	रा. गोटखिंडी, ता. वाळवा, जि. सांगली.	२४/११/२०२४	न्यूमोनियाने मयत	जा. क्र. एम ३६२/२०२४ दि. १७/१२/२०२४	जा. क्र. ४३८१/२०२४ दि. १८/१२/२०२४	जा. क्र. ४३८१/२०२४ दि. १८/१२/२०२४	
२०	सिताराम तुकाराम ढोळे	रा. शिगाव, ता. वाळवा, जि. सांगली.	२९/८/२०२४	फुप्फुत्तामध्ये न्यूमोनियाचा संसर्ग होउन्न मयत.	जा. क्र. एम ३६०/२०२४ दि. १७/१२/२०२४	जा. क्र. /२०२४ दि. १४/१२/२०२४	जा. क्र. /२०२४ दि. १४/१२/२०२४	
२१	राजू शिवराम भित्त	रा. शिक्रापूर, ता. शिरां, जि. धुळे, शक्या रा. कांदवाडी, ता. वाळवा, जि. सांगली.	१७/१०/२०२४	हृदयाच्या धमण्यामध्ये चरबी साठल्याने मयत.	जा. क्र. एम ३५५/२०२४ दि. १६/१२/२०२४	जा. क्र. ४२५३/२०२४ दि. १०/१२/२०२४	जा. क्र. ४२५३/२०२४ दि. १०/१२/२०२४	
२२	संगीता सुरेश कोकाटे	रा. बावची, ता. वाळवा, जि. सांगली.	३०/११/२०२४	विषारी तणनाशक औषध पिऊन मयत	जा. क्र. एम ३६७/२०२४ दि. १९/१२/२०२४	जा. क्र. ४३३५/२०२४ दि. १३/१२/२०२४	जा. क्र. ४३३५/२०२४ दि. १३/१२/२०२४	
२३	तेजस्विनी अमोल पाटील	रा. शिगाव, ता. वाळवा, जि. सांगली.	९/७/२०२४	फिट आलेने बेशुद्ध अवशेषत ऑडमिट केले असता उपचारापूर्वी मयत.	जा. क्र. एम ३७३/२०२४ दि. १९/१२/२०२४	जा. क्र. ४३४९/२०२४ दि. १४/१२/२०२४	जा. क्र. ४३४९/२०२४ दि. १४/१२/२०२४	
२४	अमोल कृष्णा जानकर	रा. आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली.	२७/१०/२०२४	कोणतेतरी विषारी औषध प्राशन कफलन आतमहत्या.	जा. क्र. एम ३७२/२०२४ दि. १९/१२/२०२४	जा. क्र. ४२५२/२०२४ दि. १०/१२/२०२४	जा. क्र. ४२५२/२०२४ दि. १०/१२/२०२४	
२५	वैशाली श्रीकांत घनसंघे	रा. आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली.	२१/८/२०२४	न्यूमोनियाने मयत	जा. क्र. एम ३६४/२०२४ दि. १७/१२/२०२४	जा. क्र. ४३३३/२०२४ दि. १३/१२/२०२४	जा. क्र. ४३३३/२०२४ दि. १३/१२/२०२४	
२६	राहुल पांडुरंग पाटील	रा. मालेवाई, ता. वाळवा, जि. सांगली.	२०/६/२०२४	हृदयविकाराच्या झाटका आलेने मयत	जा. क्र. एम ३७७/२०२४ दि. २४/१२/२०२४	जा. क्र. ४३९५/२०२४ दि. १६/१२/२०२४	जा. क्र. ४३९५/२०२४ दि. १६/१२/२०२४	

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
आष्टा पोलीस स्टेशन--चालू						
२७	विश्वास वसंत मदने	गा. गोटखिंडी, ता. वाळवा, जि. सांगली.	२५/१०/२०२४	हृदयाला रक्तपुरवठा अचानक कर्मी झालेने मयत.	जा. क्र. एम ३६३/२०२४ दि. १७/१२/२०२४	जा. क्र. ४३८२/२०२४ दि. १६/१२/२०२४
२८	भागुबाई तुकाराम माने	गा. वाकुर्डे बुडुक, ता. शिराळा, जि. सांगली. सध्या रा. आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली.	३/१७/२०२४	हृदयपिकाराचा झटका येऊन मयत	जा. क्र. एम ३५६/२०२४ दि. १६/१२/२०२४	जा. क्र. ४३३४/२०२४ दि. १२/१२/२०२४
२९	मन्नीबाई उमेश वाधेला	गा. शेंदवा, ता. शेंदवा, जि. बडवणी, मध्य प्रदेश. सध्या रा. गोटखिंडी, ता. वाळवा, जि. सांगली.	११/११/२०२४	हार्ट अंटेक येऊन मयत	जा. क्र. एम ३१९/२०२४ दि. ३०/१२/२०२४	जा. क्र. ४५६५/२०२४ दि. २६/१२/२०२४
३०	दीपक चंद्र घस्ते	गा. आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली.	२५/१७/२०२४	श्वसोच्छ्वास वाढून व तोऱ्डाला फेस येऊन मयत.	जा. क्र. एम ३८५/२०२४ दि. २५/१२/२०२४	जा. क्र. ४४५६/२०२४ दि. १२/१२/२०२४
३१	अक्षय शंकर जाधव	गा. दुधगाव, ता. मिरज, जि. सांगली.	१४/११/२०२४	गळफास लावून घेऊन मयत	जा. क्र. एम ३४४/२०२४ दि. २५/१२/२०२४	जा. क्र. ४४५५/२०२४ दि. २०/१२/२०२४
३२	गणेश मारुती यादव (वडर)	गा. वाळवा, ता. वाळवा, जि. सांगली.	५/१७/२०२४	दारुचे नशेत गळफास घेऊन मयत	जा. क्र. एम २१७/२०२४ दि. २१/१०/२०२४	जा. क्र. /२०२४ दि. /२०२४
३३	तानबाई आणणाऱ्या वडर	गा. मर्दवाडी, ता. वाळवा, जि. सांगली.	१५/४/२०२४	अश्वतपणा आलेने मयत	जा. क्र. एम १२०/२०२४ दि. २७/५/२०२४	जा. क्र. १७९६/२०२४ दि. २२/५/२०२४
३४	प्राजवता नितीन शेटे	गा. कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हपूर.	४/२/२०२४	गळफास लावून घेऊन मयत	जा. क्र. एम ११०/२०२४ दि. १५/५/२०२४	जा. क्र. १६०१/२०२४ दि. १०/५/२०२४
३५	स्वाती संदीप ठोके	गा. काकाची वाडी, ता. वाळवा, जि. सांगली.	२९/१/२०२४	विहिरीचा पाण्यात पाढून बुझून मयत	जा. क्र. एम ११३/२०२४ दि. १५/५/२०२४	जा. क्र. /२०२४ दि. /२०२४
३६	शांतबाई आणणा जाधव	गा. आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली.	२५/६/२०२४	फुफुतास सूज आल्याने मयत	जा. क्र. एम ११३/२०२४ दि. १५/५/२०२४	जा. क्र. १७७१/२०२४ दि. १६/३/२०२४

अ. क्र.	मराठाचे नाव	मराठाचे गाव	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण	उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेकडील प्राप्त क्रमांक व दिनांक	पोलीस निरीक्षक, इस्तम्पूर यांचेकडील
१	प्राची दत्तात्रेय तोडकर	रा. ओझार्डे, ता. वाळवा, जि. सांगली.	४/९/२०२३	शिमेट नावाचे विष पिल्याने मरयत	जा. क्र. एम ३८९/२०२४ दि. ३१/१२/२०२४	जा. क्र. ७३१५/२०२४ दि. १३/१२/२०२४
२	विलास यशवंत फसाले	रा. कामेरी, ता. वाळवा, जि. सांगली.	११/८/२०२४	कावीळच्या संसाराने यकूत खराव होऊन फुफ्फुसाच्या बुरशी संसाराने मरयत.	जा. क्र. एम ४०९/२०२४ दि. ३१/१२/२०२४	जा. क्र. ७७५१/२०२४ दि. २७/१२/२०२४
३	नानासो आण्णा चौधरी	रा. कुस्मारात, ता. भोर, जि. पुणे.	१६/१२/२०२४	हृदयविकाराच्या तीव्र झाटक्याने मरयत	जा. क्र. एम ४९२/२०२४ दि. ३१/१२/२०२४	जा. क्र. /२०२४ दि. /२०२४
४	अर्थवृ प्रकाश पाटील	रा. इस्तम्पूर, ता. वाळवा, जि. सांगली.	१७/१२/२०२४	गळफास लावून घेऊन आत्महत्या	जा. क्र. एम ०५/२०२४ दि. ७/१२/२०२५	जा. क्र. ३५६/२०२५ दि. ०३/१२/२०२५
५	सादीक नंजीर अतार	रा. इस्तम्पूर, ता. वाळवा, जि. सांगली.	६/१२/२०२४	गळफास लावून घेऊन आत्महत्या	जा. क्र. एम ०८/२०२४ दि. ७/१२/२०२५	जा. क्र. ३७९/२०२४ दि. ०३/१२/२०२५
६	सुभाष जगन्नाथ माने	रा. कामेरी, ता. वाळवा, जि. सांगली.	५/११/२०२४	गळफास लावून घेऊन मरयत	जा. क्र. एम २४/२०२५ दि. ११/१२/२०२५	जा. क्र. १०५१/२०२५ दि. ०६/०१२०२५
७	जगन्नाथ किसन खोत	रा. शिवसुरी, ता. वाळवा, जि. सांगली.	१८/४/२०२४	गळफास लावून घेऊन मरयत	जा. क्र. एम २३/२०२५ दि. ११/१२/२०२५	जा. क्र. १०३३/२०२५ दि. ६/१२/२०२५
८	रोहीत हणमंत पाटील	रा. बहे, ता. वाळवा, जि. सांगली.	१५४/६/२०२३	ॐगालला फेट्ट्याचे सहाय्याने गळफास लावून घेऊन मरयत.	जा. क्र. एम ३१८/२०२४ दि. ३०/११/२०२४	जा. क्र. ३०६१/२०२४ दि. २२/११/२०२४
९	लक्ष्मण नामदेव गायकवाड	रा. इस्तम्पूर, ता. वाळवा, जि. सांगली.	२८/१०/२०२४	पाय घसरून पडल्याने गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मरयत.	जा. क्र. एम ३२२/२०२४ दि. ३०/११/२०२४	जा. क्र. ५९६२/२०२४ दि. २८/११/२०२४
१०	सुप्रिया प्रविण पवार	रा. इस्तम्पूर, ता. वाळवा, जि. सांगली.	२५/९/२०२४	कावीळ झाल्याने उपचारादरम्यान मरयत.	जा. क्र. एम ३२९/२०२४ दि. ३०/११/२०२४	जा. क्र. ५८६६/२०२४ दि. २१/११/२०२४
११	बाबासो बजरंग सुर्यवर्षी	रा. इस्तम्पूर, ता. वाळवा, जि. सांगली.	२६/१०/२०२३	अतिदारु सेवनाने लिह्वर खराव होऊन मरयत.	जा. क्र. एम ३१७९/२०२४ दि. ३१/१२/२०२४	जा. क्र. ७६४८/२०२४ दि. २४/१२/२०२४
१					५	६
२					७	८
३					९	१०
४					११	१२
५					१३	१४
६					१५	१६
७					१७	१८
८					१९	२०
९					२१	२२
१०					२३	२४
११					२५	२६

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
इस्तमापूर पोलीस स्टेशन--चालू						
१२	रामचंद्र गणपती बारपटे	ए. कामेरी, ता. वाळवा, जि. सांगली.	१५/४/२०२४	अविदारु सेवनाने हृदयक्रिया बंद पडून मरयत.	जा. क्र. एम १५/२०२५ दि. ०८/०९/२०२५	जा. क्र. /२०२५ दि. /२०२५
१३	मारुती आनंदा गिरीगोसाबी	ए. महादेववडी, ता. वाळवा, जि. सांगली.	१६/१२/२०२३	गळफास लावून घेऊन मरयत	जा. क्र. एम १३/२०२५ दि. ०८/९/२०२५	जा. क्र. /२०२४ दि. /२०२४
१४	पांडुरंग रामचंद्र कोरे	ए. माणिकवडी, ता. वाळवा, जि. सांगली.	७/४/२०२४	गळफास लावून घेऊन मरयत	जा. क्र. एम १४/२०२५ दि. ०८/९/२०२५	जा. क्र. /२०२४ दि. /२०२४
१५	सुप्रिया रमेश पाटील	ए. ऐडेमर्चिंद्र, ता. वाळवा, जि. सांगली.	२५/९/२०२४	श्वसनाचा त्रास होऊन लागल्याने मैंदूत रक्तसाव होऊन मरयत.	जा. क्र. एम ३९९/२०२४ दि. ३०/९९/२०२४	जा. क्र. /२०२४ दि. /२०२४
१६	अथर्व निवास पाटील	ए. पेठ, ता. वाळवा, जि. सांगली.	२९/६/२०२४	हृदयविकाराच्या झाटव्याने मरयत	जा. क्र. एम १७/२०२४ दि. ३०/९९/२०२४	जा. क्र. २९०८/२०२४ दि. ११/११/२०२४
१७	संदीप मोहन साळुखे	ए. किल्ले मळिंद्राड,	२०/७/२०२४	मोठारसायकलवरुन रवतःहून पडून ठोक्यास मार लागून उपचारादरयान मरयत.	जा. क्र. एम ३२०/२०२४ दि. ३०/९९/२०२४	जा. क्र. ६०६४/२०२४ दि. ३०/११/२०२४
१८	श्रीजा शिवाजी लोहार	ए. औझर्ड, ता. वाळवा, जि. सांगली.	२/३/२०२४	हृदयक्रिया बंद पडून मरयत	जा. क्र. एम २०५/२०२४ दि. ४/१२/२०२४	जा. क्र. २९०९/२०२४ दि. ११/११/२०२४
१९	सुभाष राजाराम गाथकवाड	ए. ऐतवडे बुदुक,	२१/१०/२०२४	तीव्र हृदयविकाराच्या झाटव्याने मरयत	जा. क्र. एम ३३७/२०२४ दि. ४/१२/२०२४	जा. क्र. ६०८८/२०२४ दि. १/१२/२०२४
२०	संपत काशिनाथ पाटील	ए. साथेराडे, ता. वाळवा, जि. सांगली.	१९/६/२०२४	डोकीस गंभीर मार लागून जखमी होऊन मरयत.	जा. क्र. एम ३४१/२०२४ दि. १०/१२/२०२४	जा. क्र. ७१२१/२०२४ दि. ७/१२/२०२४
२१	हणमंत सिद्धाप्पा पुजारी	ए. बहे, ता. वाळवा, जि. सांगली.	१०/९/२०२४	तीव्र हृदयविकाराच्या झाटव्याने मरयत	जा. क्र. एम ३३९/२०२४ दि. १०/१२/२०२४	जा. क्र. ७०६७/२०२४ दि. ३०/१०/२०२४
२२	रामबहादुर नंदराम खडकर	ए. मुसिकोट, जि. रुकुम देश, नेपाळ.	१०/११/२०२४	Coronary artery disease	जा. क्र. एम ३३४/२०२४ दि. ५/१२/२०२४	जा. क. ४०२२/२०२४ दि. ०२/१२/२०२४

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
इस्तामपूर पोलीस स्टेशन--चालू						
२३	अर्याज जलाउदीन जमादार	रा. नाथकलवाडी, ता. वाळवा, ३१/१०/२०२४	गळफास लावून घेऊन मयत	जा. क्र. एम ३५८/२०२४	जा. क्र. ७३५१/२०२४	दि. १८/१२/२०२४
२४	पंडीत भाऊ घेवदे	रा. रेठे धरण, ता. वाळवा, २०/१/२०२४	तोल जावून पडून जखमी होऊन मयत	जा. क्र. एम ३४२/२०२४	जा. क्र. ७१७९/२०२४	दि. ८/१२/२०२४
२५	झाकीर नजीर शेख	रा. इस्तामपूर, ता. वाळवा, १/११/२०२४	गळफास लावून घेऊन आत्महत्या	जा. क्र. एम ३७६/२०२४	जा. क्र. ७५८२/२०२४	दि. ८/१२/२०२४
२६	मांतेश शंकरआण्या सरकेनवार	रा. इस्तामपूर, ता. वाळवा, २२/१/२०२४	डोकीस मार लागून मयत	जा. क्र. एम ३५३/२०२४	जा. क्र. ७३३६/२०२४	दि. १४/१२/२०२४
२७	धनाजी भरत धनवे	रा. इस्तामपूर, ता. वाळवा, १३/११/२०२४	यकूताचे आजाराने मयत	जा. क्र. एम ३५४/२०२४	जा. क्र. ७१७५/२०२४	दि. ८/१२/२०२४
२८	श्रीधन संजय चव्हाण	रा. नवेखेड, ता. वाळवा, ३०/५/२०२४	विषारी ओषध पिऊन मयत	जा. क्र. एम ३६५/२०२४	जा. क्र. ७३३५/२०२४	दि. १२/१२/२०२४
२९	विजय रामचंद्र दमाम	रा. रेठे बुड्क, ता. कराड, ५/८/२०२४	विषारी ओषध पिऊन मयत	जा. क्र. एम ३६६/२०२४	जा. क्र. ७१८८/२०२४	दि. १२/१२/२०२४
३०	निलेश जरशा भोसले	रा. बोरगाव, ता. वाळवा, २४/१/२०२३	साडीने गळफास लावून घेऊन मयत	जा. क्र. एम ३०४/२०२४	जा. क्र. ७१८८/२०२४	दि. १२/१२/२०२४
३१	अमरनाथ रमेश टंकसाळी	रा. इस्तामपूर, ता. वाळवा, २५/१०/२०२४	हृदयविकाराच्या झाटव्याने मयत	जा. क्र. एम ४००/२०२४	जा. क्र. ७७५६/२०२४	दि. १२/१२/२०२४
३२	विरेंद्र कल्याणराव भिनकिरे	रा. इस्तामपूर, ता. वाळवा, १२/४/२०२४	हार्ट अँटक घेऊन मयत	जा. क्र. एम ४०३/२०२४	जा. क्र. ७७२९/२०२४	दि. ३०/१२/२०२४
३३	अशोक आकाराम कांबळे	रा. ओझारै, ता. वाळवा, ८/१०/२०२४	हृदयविकाराच्या झाटव्याने मयत	जा. क्र. एम ४०२/२०२४	जा. क्र. ७७५०/२०२४	दि. २७/१२/२०२४
३४	राजशी चिंदेवरम पिल्ले	रा. इस्तामपूर, ता. वाळवा, ५/१२/२०२४	विषारी गळ्या खाल्याने मयत	जा. क्र. एम ३७५/२०२४	जा. क्र. ७५८३/२०२४	दि. २४/१२/२०२४

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
इस्तामपूर पोलीस रद्देशन--चालू								
३५	अशोक गुराणा कुचीवाले जि. सांगली.	रा. इस्तामपूर, ता. वाळवा, जि. सांगली.	२७/७/२०२४	हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मयत	जा. क्र. एम ३९०/२०२४ दि. ३०/१२/२०२४	जा. क्र. ७६४५/२०२४ दि. २४/१२/२०२४	जा. क्र. ७६४५/२०२४ दि. २४/१२/२०२४	जा. क्र. ७६४५/२०२४ दि. २४/१२/२०२४
३६	कांताबाई आनंदा जाधव	रा. पेठ, ता. वाळवा, जि. सांगली.	६/९/२०२४	राहते घरी कॉटवरकुन पडल्याने डोकीस मार लागून गंभीर जखमी झालेने उपचारादरम्यान मयत.	जा. क्र. एम ३८८/२०२४ दि. ३०/१२/२०२४	जा. क्र. ७६५८/२०२४ दि. २४/१२/२०२४	जा. क्र. ७६५८/२०२४ दि. २४/१२/२०२४	जा. क्र. ७६५८/२०२४ दि. २४/१२/२०२४
३७	साहील निवास उंदरडे	रा. ओऱडे, ता. वाळवा, जि. सांगली.	२४/९९/२०२४	चवकर रेळन पडून मयत	जा. क्र. एम ४०५/२०२४ दि. ३०/१२/२०२४	जा. क्र. ७७२२/२०२४ दि. २७/१२/२०२४	जा. क्र. ७७२२/२०२४ दि. २७/१२/२०२४	जा. क्र. ७७२२/२०२४ दि. २७/१२/२०२४
३८	सचिन श्रीरंग पेठकर	रा. पेठ, ता. वाळवा, जि. सांगली.	८/४/२०२४	बी. पी. कर्मी होउन पेशी कर्मी झालेने मयत.	जा. क्र. एम ३५७/२०२४ दि. १६/१२/२०२४	जा. क्र. ७७७/२०२४ दि. ८/१२/२०२४	जा. क्र. ७७७/२०२४ दि. ८/१२/२०२४	जा. क्र. ७७७/२०२४ दि. ८/१२/२०२४
३९	निवास राजाराम मगढुम	रा. पेठ, ता. वाळवा, जि. सांगली.	१६/३/२०२४	मेंदुगाढ्ये रक्तसाव झालेने मयत	जा. क्र. एम ३४५/२०२४ दि. १७/१२/२०२४	जा. क्र. ७२०६/२०२४ दि. १०/१२/२०२४	जा. क्र. ७२०६/२०२४ दि. १०/१२/२०२४	जा. क्र. ७२०६/२०२४ दि. १०/१२/२०२४
४०	आनंदा रामा भालेकर	रा. बोरावा, ता. वाळवा, जि. सांगली.	७/८/२०२४	न्यूमोनिया आजाराने मयत	जा. क्र. एम ३४४/२०२४ दि. १९/१२/२०२४	जा. क्र. ७२४/२०२४ दि. १९/१२/२०२४	जा. क्र. ७२४/२०२४ दि. १९/१२/२०२४	जा. क्र. ७२४/२०२४ दि. १९/१२/२०२४
४१	धनाजी तुकाराम पाटोडे	रा. नरसिंहपूर, ता. वाळवा, जि. सांगली.	२९/६/२०२३	विषारी किटकनाशक औषध पिल्याने मयत.	जा. क्र. एम ३४७/२०२४ दि. १९/१२/२०२४	जा. क्र. ३१९९/२०२४ दि. १९/१२/२०२४	जा. क्र. ३१९९/२०२४ दि. १९/१२/२०२४	जा. क्र. ३१९९/२०२४ दि. १९/१२/२०२४
४२	शरद धोडीराम शिर्के	रा. वाळेवाडी, ता. कडेगाव, जि. सांगली.	३/१२/२०२३	हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मोटारसायकलवरकुन पडून मयत.	जा. क्र. एम ३४८/२०२४ दि. ११/१२/२०२४	जा. क्र. ७२००/२०२४ दि. ११/१२/२०२४	जा. क्र. ५०००/२०२४ दि. ११/१२/२०२४	जा. क्र. ५०००/२०२४ दि. ११/१२/२०२४
४३	चेतन प्रताप थोरात	रा. इस्तामपूर, ता. वाळवा, जि. सांगली.	१९/१२/२०२४	डेंगू आजाराने मयत	जा. क्र. एम ३०२/२०२४ दि. १०/१२/२०२४	जा. क्र. एम २८९/२०२४ दि. १६/१०/२०२४	जा. क्र. ५१६७/२०२४ दि. ०३/१०/२०२४	जा. क्र. ५१६७/२०२४ दि. ०३/१०/२०२४
४४	संनेहल रोहीत खोत	रा. माणिकवरडी, ता. वाळवा, जि. सांगली.	६/९/२०२४	डेंगू आजाराने उपचार सुरु असता दवाखाचात मयत.	जा. क्र. एम २९३/२०२४ दि. १६/१०/२०२४	जा. क्र. एम २९३/२०२४ दि. १६/१०/२०२४	जा. क्र. ५०८८/२०२४ दि. २१/१०/२०२४	जा. क्र. ५०८८/२०२४ दि. २१/१०/२०२४
४५	योगेश अरविंद पाटील	रा. धाडणे, ता. साखरी, जि. धुळे. सम्मा रा. इस्तामपूर, ता. वाळवा,	२०/७/२०२४	डोकीस गंभीर जखम होऊन उपचारादरम्यान मयत.	जा. क्र. एम ३९३/२०२४ दि. २१/१०/२०२४	जा. क्र. ५०८८/२०२४ दि. २१/१०/२०२४	जा. क्र. ५०८८/२०२४ दि. २१/१०/२०२४	जा. क्र. ५०८८/२०२४ दि. २१/१०/२०२४

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
इस्तामपूर पोलीस स्टेशन--चालू								
४६	शांताबाई रंगराव कुमार	रा. सावई, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.	५/४/२०२४	हृदयविकाराचे झाटव्याने मर्याद	जा. क्र. एम २९०/२०२४ दि. १६/१०/२०२४	जा. क्र. /२०२४ दि. /२०२४		
४७	वसंत बंडोबा वाधीरे	रा. इस्तामपूर, ता. वाळवा, जि. सांगली.	७/९/२०२४	फुण्यासाचे आजाराने मर्याद	जा. क्र. एम २८७/२०२४ दि. ०५/१०/२०२४	जा. क्र. ५०९६/२०२४ दि. २७/५/२०२४		
४८	महेश मोहन वडर	रा. इस्तामपूर, ता. वाळवा, जि. सांगली.	८/८/२०२४	गळफास लावून घेऊन मर्याद	जा. क्र. एम २९२/२०२४ दि. २०/१०/२०२४	जा. क्र. ५१९८/२०२४ दि. ३/१०/२०२४		
४९	रोहीत विख्यास बांबल	रा. जांभळवाडी, ता. वाळवा, जि. सांगली.	२४/४/२०२४	दोरीने गळफास लावून घेऊन मर्याद	जा. क्र. एम ३०३/२०२४ दि. २३/१०/२०२४	जा. क्र. /२०२४ दि. १०/२०२४		
५०	प्रकाश आनंदराव जाधव	रा. इस्तामपूर, ता. वाळवा, जि. सांगली.	१५/९/२०२४	इलेविट्रक शॉक लापून मर्याद	जा. क्र. एम ३०९/२०२४ दि. २३/१०/२०२४	जा. क्र. /२०२४ दि. १९/१०/२०२४		
५१	शिमराव गोविंद चव्हाण	रा. गोडवाडी, ता. वाळवा, जि. सांगली.	२७/४/२०२४	हमला नावाचे किटकनाशक ओष्ठ पित्याने मर्याद.	जा. क्र. एम ३०६/२०२४ दि. २३/१०/२०२४	जा. क्र. /२०२४ दि. /२०२४		
५२	नितीन संजय गायकवाड	रा. महादेववाडी, ता. वाळवा, जि. सांगली.	२७/८/२०२४	दोरीने गळफास लावून घेऊन मर्याद	जा. क्र. एम ३०५/२०२४ दि. २३/१०/२०२४	जा. क्र. /२०२४ दि. १०/२०२४		
५३	राजा भुरुसिंग	रा. इस्तामपूर, ता. वाळवा, जि. सांगली.	६/१/२०२४	हृदयविकाराचे झाटव्याने मर्याद	जा. क्र. एम ३१४/२०२४ दि. १४/११/२०२४	जा. क्र. ५६४५/२०२४ दि. ४/११/२०२४		
५४	वसंत नामदेव कांबळे	रा. इस्तामपूर, ता. वाळवा, जि. सांगली.	२६/१०/२०२३	हृदयविकाराचे झाटव्याने मर्याद	जा. क्र. एम ३१३/२०२४ दि. १४/११/२०२४	जा. क्र. ५६४५/२०२४ दि. ४/११/२०२४		
५५	भाविक प्रशांत बाबर	रा. साखराळे, ता. वाळवा, जि. सांगली.	१६/११/२०२४	गळफास लावून घेऊन मर्याद	जा. क्र. एम ३३८/२०२४ दि. ४/१२/२०२४	जा. क्र. ७१७६/२०२४ दि. ८/१२/२०२४		
५६	श्रुतिका सुनील शिंदे	रा. इस्तामपूर, ता. वाळवा, जि. सांगली.	१०/१/२०२३	गळफास लावून घेऊन मर्याद	जा. क्र. एम ४४५/२०२३ दि. २२/११/२०२५	जा. क्र. ४३९/२०२४ दि. २२/११/२०२३		
५७	सुजाता धनाजी शिंदे	रा. चुनेखेड, ता. वाळवा, जि. सांगली.	१५/५/२०२३	जिन्याचे पायरीवर चक्कर येऊन पडून, गंभीर जखमी होऊन मर्याद.	जा. क्र. एम २१४/२०२४ दि. ४/७/२०२३	जा. क्र. ४६५४/२०२४ दि. ३०/६/२०२४		

परिषाक्षराचार

जाहीर नोटिस

क्रमांक एमएनी/वशी/२४९/२०२५.—सर्व लोकांना कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात मयत व्यक्तीच्या नावासमेर दर्शविलेल्या कारणामुळे त्या व्यक्तीच्या आकस्मिक मृत्यू झालेलाबाबत अंतिम वर्गीकरण कराण भिळेण्याई सहायक पोलीस निरीक्षक, कोकरुड, कुरळ्य, कासेगाव, पोलीस निरीक्षक, शिराळा, इरत्तामपूर, आस्टा, जिल्हा सांगली तसेच पोलीस निरीक्षक, भिरज लोहमार्ग पोलीस निरीक्षणीय पोलीस अधिकारी, लोहमार्ग सोलापूर विभाग यांचेमार्फत संबंधीत उपविभागीय पोलीस अधिकारी, वाळवा विभाग, इस्तामपूर, जिल्हा सांगली यांचेमार्फत भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १९३ व १९४ अन्वये इकडे अहवाल सादर केला आहे, तरी सदर मरयात्रे अंतिम वर्गीकरणाबाबत कोणाची तक्रार असलेलस त्यांनी सदरची नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० (तीस) दिवसांचे आत उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, वाळवा उपविभाग, इरत्तामपूर, ता. वाळवा, जिल्हा सांगली यांचे कार्यालयात लेखी स्वरूपत सादर करावी आगर समक्ष आणून द्यावी. वरील मुदतीत कोणाची तक्रार न आलेस उपविभागीय पोलीस अधिकारी, वाळवा विभाग, इरत्तामपूर, ता. वाळवा, जिल्हा सांगली यांचे अहवालाप्रमाणे आकस्मिक मृत्यू असे अंतिम वर्गीकरण मंजूर करणेत येईल. वरील मुदतीनंतर कोणाची तक्रार आगर हरकत आल्यास ती विचारात घेतली जाणार नाही.

शिराळा पोलीस स्टेशन

परिशिष्ट

अ. क्र.	मरयाताचे नाव	मरयाताचे गाव	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण	उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेकडील ग्राव क्रांक व दिनांक	उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेकडील ग्राव क्रांक व दिनांक	पोलीस निरीक्षक, शिराळा यांचेकडील अ. म. नंबर
१	२	३	४	५	६	७	८
१	बाबासो चंद्रा पाटील	रा. सांगाव, ता. शिराळा	१५/६/२०२४	दारुचे नशेत किटकनाशक प्राशन केलेने उपचारादरम्यान मरयत.	जा. क्र. एम २२४/२०२४ दि. १३/८/२०२४	जा. क्र. २३१८/२०२४ दि. ३१/९/२०२४	जा. क्र. २३१८/२०२४ दि. १२/८/२०२४
२	रामचंद्र हरिभाऊ पाटील	रा. कणदूर, ता. शिराळा	२९/४/२०२४	दारुचे नशेत ग्रामेझोन नावाचे विषारी तपानाशक पिलेने उपचारास दाखल केले असता उपचारादरम्यान मरयत.	जा. क्र. एम २२५४/२०२४ दि. १५/०८/२०२४	जा. क्र. २५१७/२०२४ दि. १२/८/२०२४	जा. क्र. २५१७/२०२४ दि. १२/८/२०२४
३	प्रतिक सुरेश सर्वगोड	रा. विक्रोली, मुंबई	४/८/२०२४	हार्ट अँटक येऊन मरयत	जा. क्र. एम २७३/२०२४ दि. ३०/९/२०२४	जा. क्र. एम ३०५४/२०२४ दि. १५/१०/२०२४	जा. क्र. ३०५४/२०२४ दि. १५/१०/२०२४
४	भिमराव पांडुरंग पवार	मूळ गाव पाडळी, ता. हातकणगांते, सध्या	२९/७/२०२४	हृदयविकाराचा झटका येऊन मरयत	जा. क्र. एम २५९/२०२४ दि. ४/९/२०२४	जा. क्र. २२४४/२०२४ दि. ३०/९/२०२४	जा. क्र. २२४४/२०२४ दि. ७/९/२०२४
५	गोरीहर विठ्ठल विभुते	रा. शिराळा, ता. शिराळा	१२/४/२०२४	हार्ट अँटक आलेने बेथुद्द होऊन पडलेने मरयत.	जा. क्र. एम २१८/२०२४ दि. ६/८/२०२४	जा. क्र. /२०२४ दि. ६/८/२०२४	जा. क्र. /२०२४ दि. ७/९/२०२४

कोकरुड पोलीस रदेशन

अ. क्र.	मयताचे नाव	मयताचे गाव	मूळ दिनांक	मूळवृचे कारण	उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेकडील प्राप्त क्रमांक व दिनांक	सहा. पोलीस निरीक्षक, कोकरुड यांचेकडील आ. म. र. नंबर
१	राकेश आनंदराव वनारे	रा. नाठवडे, ता. शिराळा	०३/०६/२०२४	ब्रेन स्टोकने मरत	जा. क्र. एम २२८/२०२४ दि. २०७/८/२०२४	जा. क्र. २१५७/२०२४ दि. १५/८/२०२४
२	बंदु दगडु काटके	रा. शेंडगवाडी, ता. वाळवा	१५/५/२०२४	तीव्र हृदयविकाराचा झटका येऊन उपचारापूर्वी मरयत.	जा. क्र. एम २५६/२०२४ दि. ३१/०८/२०२४	जा. क्र. २२३९/२०२४ दि. ३०/८/२०२४
३	संतोष तुकाराम आरुळकर	रा. कोकरुड, ता. शिराळा	२६/६/२०२४	राहते घराचे छातावर कौले घालता असताना तोल जाऊन खाली पडून डोकीस दुखापत झालेने उपचारादरम्यान मरत.	जा. क्र. एम २६१/२०२४ दि. ४९/८/२०२४	जा. क्र. २२३७/२०२४ दि. ३०/८/२०२४
४	लहू शेखर काळे	मूळ गाव बावची, ता. वाळवा, सध्या रा. आराळा, ता. शिराळा.	१८/४/२०२४	गळफास लावून घेऊन मरत	जा. क्र. एम २१७/२०२४ दि. ०४/८/२०२४	जा. क्र. /२०२४ दि. ३०/९/२०२४
कासेगाव पोलीस रदेशन						
अ. क्र.	मयताचे नाव	मयताचे गाव	मूळ दिनांक	मूळवृचे कारण	उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेकडील प्राप्त क्रमांक व दिनांक	सहा. पोलीस निरीक्षक, कासेगाव यांचेकडील आ. म. र. नंबर
१	जिंतेद्र माटिंद्र बसवरत	रा. नेतै, ता. वाळवा	३१/७/२०२४	गळफास लावून घेऊन मरत	जा. क्र. एम २१८/२०२४ दि. ३०/९/२०२४	जा. क्र. १३१७/२०२४ दि. १८/९/२०२४
२	रोहीत नेताजी माने	रा. वाटेगाव, ता. वाळवा	१५/५/२०२४	दोरीने गळफास लावून घेऊन मरत	जा. क्र. एम २६४/२०२४ दि. २७/९/२०२४	जा. क्र. १२३४/२०२४ दि. १०/९/२०२४
३	सिंधुताई मधुकर बागल	रा. वाटेगाव, ता. वाळवा	०९/०९/२०२४	हार्ट अंटेक घेऊन मरत	जा. क्र. एम २६६/२०२४ दि. २७/९/२०२४	जा. क्र. १२६८/२०२४ दि. ११/९/२०२४
४	बेबीताई सर्जराव माने	रा. कासेगाव, ता. वाळवा	१८/०७/२०२४	हृदयविकाराचा झटका आलेने उपचार घेताना मरत.	जा. क्र. एम २१७/२०२४ दि. २७/९/२०२४	जा. क्र. १२८०/२०२४ दि. २१/९/२०२४

परिधान-चाल

१	२	३	४	५	६	७
५	तानाजी राजाराम पाटील	रा. नेर्ले, ता. वाळवा	२८/४/२०२४	गळफकास घेऊन मयत	जा. क्र. एम २७०/२०२४	जा. क्र. १११४/२०२४
६	सुभाष दत्त मोरे	रा. येवलेवाडी, ता. वाळवा	१६/२/२०२४	दारू पिऊन कोणतेतरी विषारी औषध प्राशन केलेने मयत.	जा. क्र. एम २६५/२०२४	दि. २७/९/२०२४
७	शहाजी लक्ष्मण माळी	रा. घोडेवाडी, ता. वाळवा	११/६/२०२४	विषारी औषध पोटात जाऊन मयत	जा. क्र. एम २४२/२०२४	जा. क्र. ११७२/२०२४
८	अ. क्र.	मयताचे नाव	मयताचे गाव	मृत्यु दिनाक	मृत्युचे कारण यांवेकडील प्राप्त क्रमांक व दिनांक	सहा. पोलीस निरीक्षक, कुरळ्य पांचेकडील अ. म. र. नंबर
९	२	३	४	५	६	७
१	सुभाष बाबासो पाटील	रा. ऐतवडे खुर्द, ता. वाळवा	१०/७/२०२४	गळफकास घेऊन मयत	जा. क्र. एम २६५/२०२४	जा. क्र. /२०२३
२	अ. क्र.	मयताचे नाव	मयताचे गाव	मृत्यु दिनाक	मृत्युचे कारण यांवेकडील प्राप्त क्रमांक व दिनांक	पोलीस निरीक्षक, आष्टा यांवेकडील अ. म. र. नंबर
३	२	३	४	५	६	७
४	दीपक नामदेव देसाई	रा. शिरटे, ता. वाळवा	१४/४/२०२४	विषारी किटकनाशक औषध पिल्याने मयत.	जा. क्र. एम २८१/२०२४	जा. क्र. /२०२३
५	राज अनारिया मळेकर	रा. आष्टा, ता. वाळवा	१४/५/२०२४	हृदयविकाराच्या झटक्याने मयत	जा. क्र. एम २२७/२०२४	दि. २२/७/२०२४
६	अविनाश युवराज शेळंके	रा. बागणी, ता. वाळवा	१७/६/२०२४	तणनाशक औषध पिलेने मयत	जा. क्र. ३०९८/२०२४	जा. क्र. ३०९८/२०२४

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
आष्टा पोलीस स्टेशन--चालू									
८	मारुती लिंबाजी पाटील	रा. नागाव, ता. वाळवा	५/५/२०२४	Death due to haemorrhagic shock.	जा. क्र. एम २३०/२०२४	जा. क्र. /२०२४			
९	धोंडीराम शामराव गोसावी	रा. बागणी, ता. वाळवा	२/६/२०२४	Death due to aspiration pneumonia.	जा. क्र. एम २२९/२०२४	जा. क्र. /२०२४			
५	अरविंद बापू वाडकर	रा. आष्टा, ता. वाळवा	२९/६/२०२४	अंतर्गत रक्तशाव व यकृताच्या आजारामुळे मरत.	जा. क्र. एम २३५/२०२४	जा. क्र. २८७८/२०२४			
६	बाळताई महादेव चौगुले	रा. आष्टा, ता. वाळवा	२८/७/२०२४	धमन्याच्या आजारामुळे मरत	जा. क्र. एम २३३/२०२४	जा. क्र. २८७९/२०२४			
७	वनिता गंगाधर पोस्कर	रा. आष्टा, ता. वाळवा	११/६/२०२४	न्यूमोनिया आजाराने मरत	जा. क्र. एम २२६/२०२४	जा. क्र. २६१८/२०२४			
८	राजाराम बापूराम यादव	रा. वाळवा, ता. वाळवा, मूळ गाव नामणे, ता. केंववाडी, जि. सिंधुदुर्ग.	१०/४/२०२४	डोक्याला दुखापत होऊन दोन्ही फुफुसाचे एकत्रिकरण होऊन मरत.	जा. क्र. एम २२२/२०२४	जा. क्र. २७०७/२०२४			
९	सुरेश दादासाहेब मुळीक	रा. बोरीवली, मुंबई सख्या रा. आष्टा, ता. वाळवा	५/७/२०२४	हाट अंटेक येऊन मरत	जा. क्र. एम २२७/२०२४	जा. क्र. २६२८/२०२४			
१०	हिराबाई संशाव पवार	रा. आष्टा, ता. वाळवा	४/८/२०२४	धमन्याच्या आजाराने मरत	जा. क्र. एम २३९/२०२४	जा. क्र. ३०२४/२०२४			
११	वसंत परमु वडार	रा. बहादुरवाडी, ता. वाळवा	१९/४/२०२४	तणनाशक औषध पिलाणे मरत	जा. क्र. एम २५४/२०२४	जा. क्र. ३०६/२०२४			
१२	माणिक जयपाल कवाढे	रा. कारंदवाडी, ता. वाळवा	११/७/२०२४	गळफास लाळून घेऊन मरत	जा. क्र. एम २३२/२०२४	जा. क्र. /२०२४			
१३	पुष्कर रांजय ठोले	रा. आष्टा, ता. वाळवा	२९/६/२०२४	पाण्यात बुडून मरत	जा. क्र. एम २३४/२०२४	जा. क्र. २८७७/२०२४			
१४					दि. २७/८/२०२४	दि. १४/८/२०२४			
					जि. /२०२४	जि. /२०२४			

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
आष्टा पोलीस स्टेशन--चालू								
१५	अशय महादेव कोळी	रा. आष्टा, ता. वाळवा	१९/७/२०२४	कोणतेतरी विषरी औषध प्राशन करून आत्महत्या.	जा. क्र. एम २३८/२०२४	जा. क्र. ३०५०/२०२४	जा. क्र. ३०५०/२०२४	जा. क्र. ३०५०/२०२४
१६	आशुतोष कर्ण शेळके	रा. वाळवा, ता. वाळवा	१/८/२०२३	कोणतेतरी विषरी औषध प्राशन करून आत्महत्या.	दि. २७/८/२०२४	दि. २६/८/२०२४	दि. २६/८/२०२४	दि. २६/८/२०२४
१७	बबन नारायण सोलनकर	रा. आष्टा, ता. वाळवा	१५/४/२०२४	कोणतेतरी विषरी औषध प्राशन करून आत्महत्या.	जा. क्र. एम २४०/२०२४	जा. क्र. ३०१५/२०२४	जा. क्र. ३०१५/२०२४	जा. क्र. ३०१५/२०२४
१८	जानकाबाई जयवंत देवकुळे	रा. बागणी, ता. वाळवा	२४/६/२०२४	Death due to septicemia	जा. क्र. एम २४९/२०२४	जा. क्र. ३०४५/२०२४	जा. क्र. ३०४५/२०२४	जा. क्र. ३०४५/२०२४
१९	रवींद्र लक्ष्मण जगताप	रा. गोटखिंडी, ता. वाळवा	२२/७/२०२४	गळफास लावून घेऊन मरत	जा. क्र. एम २४४/२०२४	जा. क्र. /२०२४	जा. क्र. /२०२४	जा. क्र. /२०२४
२०	राहुल मधुकर जगताप	रा. बागणी, ता. वाळवा	३/३/२०२३	हामला नावाचे विषरी औषध पिल्याने मरत.	जा. क्र. एम २४३/२०२४	जा. क्र. /२०२४	जा. क्र. /२०२४	जा. क्र. /२०२४
इस्ताम्पूर पोलीस स्टेशन								
अ. क्र.	मराताचे नाव	मराताचे गाव	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कागण	उपभिष्ठीय पोलीस अधिकारी यांचेकडील प्राप्त क्रांतक व दिनांक	पोलीस निरीक्षक, इस्ताम्पूर यांचेकडील अ. म. र. नंबर	६	९
१	२	३	४	५	६	७	८	९
१	ज्योती कृष्णा बाबर	रा. तुजारपूर, ता. वाळवा	१/७/२०२४	रहाते घरी पाय घसरून पडून जखमी झाल्याने उपचारादरम्यान मर्याद.	जा. क्र. एम २७५/२०२४	जा. क्र. ५०१४/२०२४	जा. क्र. ५०१४/२०२४	जा. क्र. ५०१४/२०२४
२	सतीश मानसिंग पाटील	रा. बोरगाव, ता. वाळवा	२२/७/२०२४	हवदयविकाराच्या झाटव्याने मरत.	जा. क्र. एम २७६/२०२४	जा. क्र. ४८९७/२०२४	जा. क्र. ४८९७/२०२४	जा. क्र. ४८९७/२०२४
३	रामचंद्र ईश्वरा पाटील	रा. इस्ताम्पूर, ता. वाळवा	३/९/२०२४	गळफास लावून घेऊन आत्महत्या	जा. क्र. एम ७४/२०२४	जा. क्र. ४८२९/२०२४	जा. क्र. ४८२९/२०२४	जा. क्र. ४८२९/२०२४

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
इरलामपूर पोलीस स्टेशन--चालू									
४	बिराणा मिलाणा पुजारी	रा. इरलामपूर, ता. वाळवा	१६/८/२०२४	गळफास लावून घेऊन मरात	जा. क्र. एम २८/२०२४	जा. क्र. /२०२४			
५	दीपक बाळासो पाटील	रा. बोराव, ता. वाळवा	२१/८/२०२४	हृदयविकाराच्या झटक्याने मरात	जा. क्र. एम ७७/२०२४	जा. क्र. ४८९६/२०२४		दि. ३०/९/२०२४	दि. १/२०२४
६	प्रथमेश रवीद्र कारंडे	रा. इरलामपूर, ता. वाळवा	१७/८/२०२४	गळफास लावून घेऊन आत्महत्या	जा. क्र. एम ६७/२०२४	जा. क्र. ४८४९/२०२४		दि. २९/९/२०२४	दि. २९/९/२०२४
७	मधुकर गणपती माने	रा. माजरीवाडी, ता. चिकोडी, जि. बेळगाव, कर्नाटक.	१५/९/२०२४	हृदयविकाराचा झटका येऊन मरात	जा. क्र. एम २५७/२०२४	जा. क्र. ४६३३/२०२४		दि. ४/९/२०२४	दि. १/९/२०२४
८	संदीप हणमंत पवार	रा. रेठे धरण, ता. वाळवा	२७/९/२०२४	हृदयविकाराचा झटका येऊन मरात	जा. क्र. एम २६३/२०२४	जा. क्र. ४६४७/२०२४		दि. ५/९/२०२४	दि. २/९/२०२४
९	शिवाजी कृष्णा खोत	रा. शिरटे, ता. वाळवा	१०/९/२०२४	पाण्यात पळून बुडून मरात	जा. क्र. एम २५३/२०२४	जा. क्र. ४८६७/२०२४		दि. ३०/९/२०२४	दि. १०/९/२०२४
१०	शंकर बडी पाटील	रा. साखराळे, ता. वाळवा	१४/९/२०२४	स्वतःचे आजाराकरिता असलेल्या औषधाचे अतिसेवन केल्याने मरात	जा. क्र. एम २४६/२०२४	जा. क्र. /२०२४		दि. ३१/९/२०२४	दि. /२०२४
११	हर्षल लक्ष्मण जंगम	रा. बहे, ता. वाळवा	१८/९/२०२४	अतिदारु सेवन केल्याने किडरी खराब झाल्याने उपचारास दाखल केले असता मरात.	जा. क्र. एम २४७/२०२४	जा. क्र. ४४५५/२०२४		दि. ३१/९/२०२४	दि. २१/९/२०२४
१२	अशोक सदाशिव जाधव	रा. पेत, ता. वाळवा	१०/१०/२०२४	गळफास लावून घेऊन मरात	जा. क्र. एम २५२/२०२४	जा. क्र. ५४६९/२०२४		दि. ३१/८/२०२४	दि. २६/८/२०२४
१३	शिवाजी धोडीराम डोरे	रा. साखराळे, ता. वाळवा	१५/९/२०२४	हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मरात.	जा. क्र. एम २४८/२०२४	जा. क्र. /२०२४		दि. ३१/८/२०२४	दि. /२०२४
१४	सुरेश श्रीरंग धुमाळे	रा. कापूसखेड, ता. वाळवा	१९/९/२०२४	अतिदारु प्राशन कर्णुन मरात	जा. क्र. एम २५०/२०२४	जा. क्र. ४४५४/२०२४		दि. ३१/८/२०२४	दि. २१/८/२०२४

ପ୍ରକାଶକ

१	२	३	४	५	६	७
१५	रविमणी शिवाजी पवार	रा. साखराळे, ता. वाळवा	१७/७/२०२४	हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मर्यादा	जा. क्र. एम २४८/२०२४ दि. ३१/८/२०२४	जा. क्र. ४५३७/२०२४ दि. २५/८/२०२४
१६	भरत शिवाजी मुंडे	रा. पुरेंगाव, ता. खटाव, जि. सातारा.	३/५/२०२४	ऐवेष्टाली पाठून मर्यादा	जा. क्र. २३५३/२०२४ दि. ३१/८/२०२४	जा. क्र. २३५३/२०२४ दि. ८/६/२०२४
१७	विकास आत्माराम टिंबे	रा. इस्तलामपूर, ता. वाळवा	२७/९/२०२२	गळफास लावून घेऊन मर्यादा	जा. क्र. एम २९९/२०२४ दि. ६/८/२०२४	जा. क्र. २३५८/२०२४ दि. १३/६/२०२४
१८	अनुल रामचंद्र गवारकर	रा. इस्तलामपूर, ता. वाळवा	१०/५/२०२४	गळफास लावून घेऊन मर्यादा	जा. क्र. एम २२०/२०२४ दि. ६/८/२०२४	जा. क्र. /२०२४ दि. /२०२४
१९	भारती सतीश देशमुख	रा. इस्तलामपूर, ता. वाळवा	१६/८/२०२४	एचआयबी बाधीत व अंगात रक्ताचे प्रमाण कर्मी असलेले, हृदयविकाराने मर्यादा.	जा. क्र. एम २६८/२०२४ दि. २७/९/२०२४	जा. क्र. /२०२४ दि. ६/९/२०२४
इस्तलामपूर पोलीस रेस्टेशन--वाळवा						
१	अनोळर्बी पुरुष	मर्यादाचे नाव	मृत्यु दिनांक	मृत्युचे कारण	उपविभागीय पोलीस अधिकारी लोहमार्ग विभाग, सोलापूर यांचेकडील प्राप्त क्रमांक व दिनांक	पोलीस निरीक्षक, मिरज पोलीस ठाणे यांचेकडील आ. म. र. नंबर
१	शांतीलाल नारायणलाल भीना	छोटी सादडी, जि. प्रतापगढ,	८/६/२०२४	धावत्या रेल्वेगाडीखाली सापडून मर्यादा	जा. क्र. एम १२८०/२०२४ दि. १६/८/२०२४	जा. क्र. १४७१/२०२४ दि. १२/७/२०२४
२		राजस्थान.		धावत्या रेल्वेगाडीखाली सापडून मर्यादा	जा. क्र. एम ११५४/२०२४ दि. २५/७/२०२४	जा. क्र. १४०५/२०२४ दि. २५/७/२०२४

ପ୍ରକାଶିତ ବେଳେ ୨୦୨୫.

जाहीर नोटिस

क्रमांक एमएजी/वशि/मयतसमग्री/१८६/२०२५--सर्व तमाम लोकांना कळविणेत घेते की, खालील परिशिष्टामध्ये मयत व्यक्तीच्या नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे त्या व्यक्तीचा आकरिक मृत्यु झालेबाबत अंतिम वर्गाकरण करून मिळणेशाऱ्ही संबंधित पोलीस रद्देशनचे निरीक्षक व उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी संबंधित पोलीस अधिकारी यांचेकडून प्राप्त झालेल्या मयत समसी क्रिमिनल प्रोसेसिजर कोड कलम, १७४ अन्ये इकडे मयत समसीचे अंतिम वर्गाकरण करून मिळणेशाबाबतचे अहवाल प्रस्तुत प्रकरणी सोबत पाठविले आहेत. तसी मी, हरिष धार्मिक, उपविभागीय दंडाधिकारी, कठवीर विभाग, कोल्हापूर या नोटिसीन्च्ये सदर मयतांची अंतिम वर्गाकरणाबाबत कोणाची तक्रार या हरकत असलेल्या तांची सदरची जाहीर नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून तीस (३०) दिक्रांमध्ये आत लेखी रखल्यात तक्रार अगर हरकतीची माहिती संबंधित पोलीस स्टेशनकडे सादर करावी. अगर समस्थ आणुन द्यावी. वरील मुदतीत कोणाची तक्रार अगर हरकत प्राप्त न झाल्यास कोणीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही व पोलीस निरीक्षक यांचे अहवालाप्रमाणे आकरिक मृत्यु असे अंतिम वर्गाकरण मंजूर करणेत येईल.

परिशिष्ट						
अ.क्र.	पोलीस रद्देशन	अ.म.र.नं.	मयताचे नाव	पता	मयताचे कारण	पोलीस ठाणे
१	२	३	४	५	६	७
१	१०००२/२०२४	१७४/२०२४	रामचंद्र विठेळा गोरे	सोनाळी, ता. करवीर, जि. कोल्हापूर	पायात बुद्धन मयत	करवीर
२	१४२८९/२०२४	१३९/२०२२	मुन्नालाल शहा	माहीत नाही	Septicemia due to renal abscess	शाहपूरी
३	१४१३०/२०२४	१५६/२०२३	राजेंद्र ओंकारलाल बदलावा	८५३, गल्ली नं. ७, गांधी रोड, जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर.	Septicemia in case of peritonitis with perforated appendicitis.	शाहपूरी
४	१४३२९/२०२४	१८३/२०२३	गणेश अपासाहेब माळगे	सदलगा, ता. विकोडी, जि. बोळगाव, कर्नाटक.	Final opinion pending for viscera examination report.	शाहपूरी
५	१४३३८/२०२४	१७८/२०२३	लक्ष्मण वंकट पाटील	६३३, ई-वॉर्ड, कसाबा बावडा, कोल्हापूर	Opinion kept pending for histopathology examination report.	शाहपूरी
६	१४२९७/२०२४	१७१/२०२३	महानंदा करलणा गुरव	७१९, ई-वॉर्ड, शाहपूरी, ४ थी गल्ली, कोल्हापूर.	Opinion kept pending for histopathology examination report.	शाहपूरी
७	१४१२९/२०२४	१४२/२०२३	साविता संतोष कोकरे	हिंग्रज, ता. राधानगरी, कोल्हापूर	Opinion reserved pending for accessory examination reports	शाहपूरी
८	१४४५०/२०२४	५६/२०२४	प्रशांत शंकरराव पाटील	मेढे पवार यांचे घरी भाड्याने, डी. वाय. पाटील हॉस्पिटलजवळ, कदमवाडी, कोल्हापूर.	Coronary artery disease	शाहपूरी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
९ १ १४४५१/२०२४	१४७/२०२४	सदीप रामराव लोहार शेंवंता विश्वास लोखंडे	आमुले, पन्हाळा, कोल्हापुर ईंदिरानगर झोपडपडी, शिवाजी पार्क, कोल्हापुर.	Head injury Opinion kept pending for histopathology examination report.	शाहूपुरी शाहूपुरी	९ १०
१० १४४४४४/२०२४	२५/२०२४	मोहम्मद अली	बांके दुर्दम, पो. छापिया, शिवरण उत्तर प्रदेश.	Pneumonia	शाहूपुरी	
११ १४७०२/२०२४	१००/२०२४	अदविका गोपाल कांबळे दत्तात्रय अनानादराव जौदाळ	विचारे मळा, सदर बाजार, कोल्हापुर २०१५/१, ऑफिसजन पार्कमारा, यवळा गल्ली, कोल्हापुर.	Pneumonia Opinion kept reserved pending histopathology examination and chemical analysis report.	शाहूपुरी शाहूपुरी	
१२ १४७४४४/२०२४	१०५/२०२४	शुभांगी सुर्यकांत वारटके	एकटी संस्था, पारिक पुलाजवळ, शाहूपुरी, कोल्हापुर.	Opinion kept pending for histopathology examination report.	शाहूपुरी	
१३ १४९३७/२०२४	१०१/२०२४		संतोष बाबूराव परीट नेताजी विडल बुवळे	Septicemia with bilateral pneumonia.	शाहूपुरी	
१४ १५११४/२०२४	२६/२०२४		परीट गल्ली, कोगे, ता. करवीर, जि. कोल्हापुर.	Asphyxia due to hanging	शाहूपुरी	
१५ १४७०१/२०२४	३७/२०२४		कामगार वसाहत चाळ, कपूर वसाहत कोल्हापुर.	Bilateral pneumonia with liver cirrhosis.	शाहूपुरी	
१६ १४४२४/२०२४	१३१/२०२४		अनोळखी पुरुष जातीचे	Pulmonary tuberculosis	शाहूपुरी	
१७ १५२८०/२०२४	१७३/२०२३		माहीत नाही	Intracerebral haemorrhage	शाहूपुरी	
१८ १५२७७/२०२४	१२१/२०२४	अशोक पवार	माहीत नाही	Death due to hanging	शाहूपुरी	
१९ १२०१७/२०२४	१०३/२०२४	बेवारस पुरुष	माहीत नाही		शाहूपुरी	
२० १४७४४४/२०२४	१५/२०२४	जुनेद दिलावर मोमीन	परीट गल्ली, कोगे, ता. करवीर, जि. कोल्हापुर.		शाहूपुरी	
२१ १४८८८/२०२४	७५/२०२४	श्रीमती मालुबाई रंगराव पाटील	पुंगावकर मळा, न्यू पैलेस परिसर, कोल्हापुर.	Pneumonia	शाहूपुरी	
२२ १४८८८/२०२४	१७४/२०२३	अनोळखी पुरुष जातीचे	माहीत नाही	Septicemia with bilateral pneumonia.	शाहूपुरी	

परिशिस्त--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
२३	१४८३२/२०२४	१५९/२०२२	अनोखी पुलष जातीचे महीत नाही	महीत नाही	Chronic liver disease				शाहूपुरी
२४	१४८३१/२०२४	०७९/२०२२	अनोखी रक्ती जातीचे महीत नाही	महीत नाही	Bilateral lobar pneumonia				शाहूपुरी
२५	१४८३०/२०२४	०७९/२०२४	अनोखी पुलष कोटीतीर्थ वसाहत, यादवनगर, कोल्हापूर	महीत नाही	Bilateral pneumonia				शाहूपुरी
२६	१६२०५४/२०२४	६१/२०२४	संजय सुरेश माळी	कोटीतीर्थ वसाहत, यादवनगर, कोल्हापूर	Opinion kept reserved pending histopathology examination report.				राजारामपुरी
२७	१६२०१७/२०२४	७१/२०२४	वरंत आप्पा बिंदंजे	१५४७, ई-वैर्ड, १३ वी गल्ली, मातंग वसाहत, कोल्हापूर.	Bilateral pneumonia				राजारामपुरी
२८	१६२००७/२०२४	१८/२०२४	ज्योती दत्तात्रय पोवार	१३८२, ई-वैर्ड, वड़दवाडी, शाहूनगर कोल्हापूर.	Septicemia in a known case cancer cervix with acute kidney injury.				राजारामपुरी
२९	१०१७५/२०२४	१७/२०२४	आवडाप्पा रावजी पोवार	३५५, ई-वैर्ड, यादवनगर, मशीदीजवळ, कोल्हापूर.	Opinion kept pending for histopathology examination report in call of pending.				राजारामपुरी
३०	१३१८/२०२४	३६/२०२४	सायिन दत्तात्रय भराडे	मळ हस्त दुमाला, ता. करवीर, सध्या रा. मेनन कॉलनी, सरनोबतवाडी, कोल्हापूर.	Death due to hanging				राजारामपुरी
३१	१४३८/२०२४	०७१/२०२४	रोहन राजेंद्र जाधव	नवदुर्गा गल्ली, विक्रमनगर, कोल्हापूर भाजी मार्केट, शाहूनगर, वड़दवाडी, राजारामपुरी, ११ वी गल्ली, कोल्हापूर.	Death due to hanging				राजारामपुरी
३२	१०१७५/२०२४	०५४/२०२४	नितीन पांडुरंग सातारकर		Final opinion kept pending for histopathology examination				राजारामपुरी
३३	१६७७३/२०२४	८५/२०२४	विठोबा धनाजी बागीलोकर	३१, एस. एस. सी. बोर्ड, म्हाडा कॉलनी, कोल्हापूर.	Asphyxia due to ligature compression of neck viscera				राजारामपुरी
३४	१६२०६/२०२४	८६/२०२४	वृषती सुरेश चव्हाण	तनीबती चौ, दोलतनगर, कोल्हापूर	Asphyxia due to ligature compression of neck viscera				राजारामपुरी
					kept for chemical analysis report.				

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
३५	१६३९/२०२४	२६/२०२४	निंगाया शिवलिंगम्या पुजारी	शाहू कॉलनी, विक्रमनगर, कोल्हापुर	६२०, सी-वैर्ड, शिवाजी पेठ रोड, आराम कॉर्नर, रविवार पेठ, कोल्हापुर.	Opinion kept pending for histopathology examination report.	राजारामपुरी	जुना राजवाडा
३६	८८७४/२०२४	९६/२०२४	संजय विकांत भोसले	६२०, सी-वैर्ड, शिवाजी पेठ रोड, आराम कॉर्नर, रविवार पेठ, कोल्हापुर.	Intracerebral haemorrhage with septicemia	जुना राजवाडा	जुना राजवाडा	जुना राजवाडा
३७	८३१२/२०२४	६९/२०२४	विवेक राणाय कांबळे	सावे, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापुर	Bilateral pneumonia	जुना राजवाडा	जुना राजवाडा	जुना राजवाडा
३८	८१६०/२०२४	९६/२०२४	सोनाबाई जयरासिंग कांबळे	शिरोळ, ता. शिरोळ, जि. कोल्हापुर	Septicemia	जुना राजवाडा	जुना राजवाडा	जुना राजवाडा
३९	८२२४/२०२४	८३/२०२४	जगनाथ गुलानथ इंगवले	१०७९, ए-वैर्ड, शिवाजी पेठ, कोल्हापुर	Coronary artery disease	जुना राजवाडा	जुना राजवाडा	जुना राजवाडा
४०	८२३१/२०२४	१२१/२०२४	दादू बापू लोखंडे	वारे वसाहत, मंगळवार पेठ, कोल्हापुर	Lung abscess in known clinical case of pulmonary tuberculosis	जुना राजवाडा	जुना राजवाडा	जुना राजवाडा
४१	८२३०/२०२४	१०७/२०२४	प्रभावती लक्षण वडके	उमा मारुती चौक, शिवाजी पेठ, कोल्हापुर	Intracerebral infarct with splenic abscess.	जुना राजवाडा	जुना राजवाडा	जुना राजवाडा
४२	८३११/२०२४	७८/२०२४	नीता संजय कोसमकर	सरनाईक यांचे घरी भाडचाने, कुंभार गल्ली, खराडे कॉलेजवळ, शिवाजी पेठ, कोल्हापुर.	Asphyxia due to drowning	जुना राजवाडा	जुना राजवाडा	जुना राजवाडा
४३	८१६१/२०२४	११२/२०२४	श्रीमती मंद पद्मनंग दांडेकर	८३६, कणेरकरनगर, कोल्हापुर	Asphyxia due to drowning	जुना राजवाडा	जुना राजवाडा	जुना राजवाडा
४४	९९२५/२०२४	१५६/२०२३	आदित्य रणजितसिंह राजपूत	प्लॉट नं. ३२, नाले कॉलनी, कनंवा आय ठी आय रोड, कोल्हापुर.	Asphyxia due to ligature compression of neck viscera kept for chemical analysis report.	जुना राजवाडा	जुना राजवाडा	जुना राजवाडा
४५	११६४६/२०२४	१५/२०२३	सखाराम बाबूराव देवणे	मांडलिक कॉलनी, लक्ष्मीर्थ वसाहत, कोल्हापुर.	Intracerebral haemorrhage	लक्ष्मीपुरी	लक्ष्मीपुरी	लक्ष्मीपुरी
४६	११६४९/२०२४	८६/२०२३	अनोळखी पुल्ल जातीचे	माहीत नाही	Septicemia	लक्ष्मीपुरी	लक्ष्मीपुरी	लक्ष्मीपुरी
४७	१२५१०/२०२४	०३/२०२३	रामा भिमा भोसले	प्रिंस राजाराम कॉलनी, लक्ष्मीर्थ वसाहत, कोल्हापुर.	Haemorrhagic shock following injury to left lower limb.	लक्ष्मीपुरी	लक्ष्मीपुरी	लक्ष्मीपुरी
४८	१३११७/२०२४	५३/२०२४	अनोळखी पुल्ल जातीचे	माहीत नाही	Pneumonia	लक्ष्मीपुरी	लक्ष्मीपुरी	लक्ष्मीपुरी

परिशिस्त--चालू

१३५८३/२०२४	१३५८३/२०२४	७१/२०२४	विनायक दतोबा देसाई	८	३	२	१
कोल्हापूर ५			फेब्रुवारी २०२५				

हरिष धार्मिक,
उपविभागीय दंडाधिकारी,
करवीर विभाग, कोल्हापूर.

१३५८५, सी-वॉर्ड, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर
Asphyxia due to hanging

१३५८५

५

४

३

२

१

९

१

जाहीर नोटिस

क्रमांक जबाबी/कापि-१५०८/२०२४.— तमाम लोकांना जाहीर करण्यात येते की, खाली दर्शविलेल्या कागणावरकून मरत झालेलाबत उपविभागीय पोलीस अधिकारी, करमाळा, वारशी, लोहमार्ग सोलापूर व संबंधित पोलीस रेस्टेशन यांनी क्रिमिनल प्रॅसिजर कोड, १९७३ चे कलम १७४ अन्वये इकठील कार्यालयास अहवाल सादर केला आहे, तरी सदर मरतासमार दर्शविलेल्या मृत्युच्या कागणाखेरीज त्वाचा मृत्यु इतर दुसऱ्या कागणांनी झाला आहे अशी याबाबत कोणाची तक्रार असल्यास त्यांनी सदर नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० (तीरा) दिवसांचे आत इकठील कार्यालयास लेखी तक्रार करावी. जर कोणाची तक्रार करावी. जर कोणाची तक्रार करावी. तर उपविभागीय पोलीस अधिकारी/पोलीस निरीक्षक यांचे अहवालप्रमाणे अंतिम समरी मंजूर केली जाईल, याची नोंद घ्यावी.

परिशिस्त

अ.क्र.	उपविभागीय पोलीस अधिकारी	जावक क्रमांक	दिनांक रेस्टेशन	पोलीस रेस्टेशन	दिनांक पत्र क्र.	अ. म. र. क्रमांक	मरत याकतीचे नाव	वय वर्षे	पता	मृत्यु दिनांक
१३१	वारशी	२७२५	२५.०६.२०२४	माठा	७२४	१९.०६.२०२४	२४/२०२४	राजाराम गंगाराम राऊत	६५	उपल्लाई खुर्द, ता. माठा, जि. सोलापूर. मरत.
१३२	वारशी	२७२४	२५.०६.२०२४	माठा	७२६	१३.०६.२०२४	२१/२०२४	धनराज मल्लाया स्वामी	३५	विद्यानगर, विनायक-नगरजवळ, एम.आय. डी.सी. रोड, सोलापूर, शरिरास एकपेशा ता. जि. सोलापूर. अधिक इजा झाल्याने मरत.
१३३	वारशी	२७०९	११.०५.२०२४	माठा	५५६	०९.०५.२०२२	५६/२०२४	अपणी ऊर्फ पलतवी विकास ३५ वजाळे.	३५	देसाई प्लॉट, माठा, गळफास घेऊन ता. माठा, जि. सोलापूर. आत्महत्या. १४.१२.२०२२

परिशिष्ट--चालू

	१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३
१३४	बार्थी	२६७३	२२.०६.२०२४	माडा	६५६	३१.०५.२०२४	१८/२०२४	संकेत भारत गायकवाड	२४	जामसाव, ता. माडा, जि. सोलापूर.	अयानक कुत्रे आडवे आल्याने मोटारसायकल घसरून त्यावरून पडून गंभीर जखमी होउन मयत.	२२.०३.२०२४	
१३५	बार्थी	१७४१	११.०८.२०२४	माडा	४६३	०३.०४.२०२४	१४/२०२४	अशोक विठ्ठल पाटील	५४	वडशिंगे, ता. माडा, जि. सोलापूर.	लिल्हरमध्ये सूज येऊन १६.०३.२०२४ पोटामध्ये पाणी झाल्याने हदय व श्वसन संस्था बंद झाल्याने मयत.	१६.०३.२०२४	
१३६	करमाळा	३१४९	२८.०६.२०२४	कुर्डवाडी	२१९१	२५.०६.२०२४	३१/२०२४	अनोळखी पुरुष	अंदाजे	--	हदयविकाराचे झटक्याने मयत.	२५.०४.२०२४	
१३७	करमाळा	३१४०	२८.०६.२०२४	कुर्डवाडी	१८२३	३०.०५.२०२४	४०/२०२४	कमल रुधुनाथ कुणे	८०	पिपळनेंग, ता. माडा, जि. सोलापूर.	न्यूमोनिया आजाराने मयत.	१०.०५.२०२४	
१३८	करमाळा	३१३६	२८.०६.२०२४	कुर्डवाडी	१८६८	०३.०६.२०२४	३२/२०२४	महादेव किसन कुवेर	४५	पिपळनेंग, ता. माडा, जि. सोलापूर.	हदयविकाराने मयत	२७.०४.२०२४	
१३९	करमाळा	३१४३	२८.०६.२०२४	कुर्डवाडी	२०४९	१०.०६.२०२४	४७/२०२४	योगेश बंट वाधारे	३५	कुर्डे, ता. माडा, जि. सोलापूर.	हदयविकाराने मयत	३१.०५.२०२४	
१४०	करमाळा	३१४८	२८.०६.२०२४	कुर्डवाडी	२१४८	२१.०६.२०२४	४५/२०२४	राजाभाऊ पांडुरंग जोशी	६४	टेपुणी, ता. माडा, जि. सोलापूर.	डोकीस मार लागून मयत.	०३.०५.२०२४	
१४१	करमाळा	३१४५	२८.०६.२०२४	कुर्डवाडी	२१०१	१५.०६.२०२४	४८/२०२४	सुजित राजेंद दास	३५	आंतभारती विद्यालय, कुर्डवाडी, ता. माडा, जि. सोलापूर.	हदयविकाराचे झटक्याने ०२.०६.२०२४ मयत.		
१४२	करमाळा	३१३८	२८.०६.२०२४	कुर्डवाडी	१९९४	०६.०६.२०२४	३१/२०२४	संतोष गणपत माळी	६०	बारामती, जि. पुणे.	हदयविकाराचे झटक्याने ०८.०५.२०२४ मयत.		
१४३	करमाळा	३१३७	२८.०६.२०२४	कुर्डवाडी	१९९०	०६.०६.२०२४	३५/२०२४	बाळासाहेब पांडुरंग घोरे	७३	होळ, ता. केळं, जि. बीड.	हदयविकाराचे झटक्याने २९.०४.२०२४ मयत.		

ପାତ୍ର-ବିଦ୍ୟା

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३
१४४	करमाणा	३१४७	२८.०६.२०२४	कुर्कुवाडी	२१७१	१९.०६.२०२४	२३/२०२४	निपुन नागनाथ परबत	२४	भेड, ता. माडा, जि. सोलापूर.	गळफास घेऊन मयत	२०.०३.२०२४
१४५	करमाणा	३१४६	२८.०६.२०२४	कुर्कुवाडी	२१७४	१८.०६.२०२४	४९/२०२४	जालिंदर बलभिम तंबे	६०	नाई, ता. माडा, जि. सोलापूर.	हृदयिकाराचे झटक्याने ०६.०६.२०२४ मयत.	
१४६	करमाणा	३१६२	२९.०६.२०२४	कुर्कुवाडी	२२०६	२६.०६.२०२४	५०/२०२४	दशारथ बघन कांबळे	२६	म्हेसगाव, ता. माडा, जि. सोलापूर.	विजेचा शांक लाघून	१०.०६.२०२४
१४७	करमाणा	३१४४	२८.०६.२०२४	कुर्कुवाडी	२०८३	१५.०६.२०२४	१४/२०२३	सचिन दगडु गुणव	३८	कुर्कुवाडी, वार्षी रोड, श्रीराम टायर्सक्या पाठीमारे, भोसरे, ता. माडा, जि. सोलापूर.	हृदयिकाराचे झटक्याने ०७.०३.२०२३ मयत.	
१४८	करमाणा	३१४१	२८.०६.२०२४	कुर्कुवाडी	२०३०	१०.०६.२०२४	३६/२०२४	विठ्ठल शिवाजी वाघारे	३७	होटी, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर, सध्या रा. वाधवर्ती, कुर्कुवाडी, ता. माडा, जि. सोलापूर.	गळफास घेऊन मयत	०४.०५.२०२४
१४९	करमाणा	३१४२	२८.०६.२०२४	कुर्कुवाडी	२०२४	१०.०६.२०२४	४२/२०२४	विकास दत्तात्रय शिंदे	३२	शिंगेवाडी, ता. माडा, जि. सोलापूर.	विहिरील पाण्यात पडून बुडून मयत.	१९.०५.२०२४
१५०	करमाणा	३१३९	२८.०६.२०२४	कुर्कुवाडी	२०२३	१०.०६.२०२४	३८/२०२४	धिरज जोतीराम बनकर	२४	रोपळे (क), ता. माडा, जि. सोलापूर.	गळफास घेऊन मयत	०९.०५.२०२४
१५१	करमाणा	३१६३	२९.०६.२०२४	लेंगुणी	२१११	१२.०६.२०२४	२२/२०२४	अक्षय दादाराव काळे	३२	अरण, ता. माडा, जि. सोलापूर.	गळफास घेऊन मयत	०७.०३.२०२४
१५२	करमाणा	३१६५	२९.०६.२०२४	लेंगुणी	२११२	१२.०६.२०२४	१९/२०२४	केलास तुकाराम जाधव	५७	संगाजीनगर मोठनिब, ता. माडा, जि. सोलापूर.	गळफास घेऊन मयत	०२.०३.२०२४
१५३	करमाणा	१३३६	१६.०३.२०२४	लेंगुणी	८०६	२८.०२.२०२४	०४/२०२४	मंदाकिनी ज्ञानदेव लांडो	५५	रुई, ता. माडा, जि. सोलापूर.	पाण्यात पडून बुडून	२४.०१.२०२४

ପରିଶୋଭ-ଚାର

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३
१५४	करमाला	२३३९	१०.०५.२०२४	टेंमुण्णी	१६४७	२४.०४.२०२४	६/७/२०२३	एमा संतोष चहाण	३४	शेटफळ, ता. इंदापूर,	मोटारसायकल	२२.११.२०२३
१५५	करमाला	१३३५	१६.०३.२०२४	टेंमुण्णी	७८७	२७.०२.२०२४	५/८/२०२३	एयुनाथ श्रीरंग चौधरी	५५	परिते, ता. माडा,	विषरी औषध प्राशन	१९.११.२०२३
१५६	करमाला	३१६४	२९.०६.२०२४	टेंमुण्णी	२१४२	१४.०६.२०२४	२६/२०२४	सुखदेव आनंदा गायकवाड	६९	दत्तनगर, मोडबिंब,	हृदयिकाराने मयत	२३.०२.२०२४
१५७	करमाला	२५९१	२८.०५.२०२४	टेंमुण्णी	१४८१	१२.०४.२०२४	७/२/२०२३	लोकेश करणसिंग सोनार	२५	ढकरीगाव पंचायत,	गळकास घेऊन मयत	१०.१२.२०२३
१५८	करमाला	२३३२	१०.०५.२०२४	टेंमुण्णी	१४४१	११.०४.२०२४	१३/२०२४	रामदास श्रीधर सावंत	४८	अरण, ता. माडा,	पाण्यत पडून बुडून	१४.०२.२०२४
१५९	करमाला	२८६२	०९.०६.२०२४	माडा	७८२	०९.०७.२०२४	३/०/२०२४	किसन वेताळा पवार	६०	वाकाव, ता. माडा,	गळकास घेऊन मयत	२६.०५.२०२४
१६०	करमाला	२८६६	०९.०६.२०२४	माडा	७६९	२९.०६.२०२४	२७/२०२४	नयना शागर विंदे	१८	पिसवली कल्याण,	गळकास घेऊन मयत	२५.०५.२०२४
१६१	करमाला	४३५८	१०.०६.२०२४	कुट्टुवाडी	२८५४	३०.०८.२०२४	०९/२०२३	एक अनोखी फुरुष	४८	सज्जा मनेगाव, ता.	फुप्पुत्ताचे आजाराने	२५.०९.२०२३

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३
१६२	करमाळा	३८५४	१७.०८.२०२४	कुर्डुवाडी	२१६९	२२.०६.२०२४	५२/२०२२	स्वाती संतोष भोंग	३०	रोपळे (क), ता. माडा,	रवतातील प्लेटलेट्स	०४.०८.२०२२
										जि. सोलापूर.	ठमी झाळ्याने मेंदूमच्ये	
										रवतातील प्लेटलेट्स	रवतातील प्लेटलेट्स	०४.०८.२०२२
										होउन उपचार-	मेंदूमच्ये गाठ तयार	
										दरम्यान मयत.	होउन उपचार-	
										दरम्यान मयत.	हृदयविकाराने मयत	०५.११.२०२३
१६३	करमाळा	३३६८	२०.०९.२०२४	कुर्डुवाडी	२३४६	०५.०९.२०२४	८३/२०२३	एक अनोलखी पुरुष	३५	अंदाजे पता माहित नाही	हृदयविकाराने मयत	०५.११.२०२३
										ता. माडा,	गळफक्स घेऊन मयत	१९.०६.२०२४
										मूळ रा. सुबोधसहा,		
										गोला चोकी,		
										ता. केशाली,		
										राज्य बिहार.		
१६४	करमाळा	३६२४	०१.०८.२०२४	कुर्डुवाडी	२१३६	२४.०९.२०२४	५२/२०२४	संध्याकुमारी अविनाशकुमार	२२	शाहूनगर, भोसरे,	गळफक्स घेऊन मयत	१९.०६.२०२४
										ता. माडा,		
										मूळ रा. सुबोधसहा,		
										गोला चोकी,		
										ता. केशाली,		
										राज्य बिहार.		
१६५	करमाळा	४०५५	२७.०८.२०२४	कुर्डुवाडी	२५९९	०५.०८.२०२४	३३/२०२४	निकांत काशीनाथ दल्ली	३०	भेड, ता. माडा,	गळफक्स घेऊन मयत	२६.०४.२०२५
										जि. सोलापूर.		
१६६	करमाळा	४०५६	२७.०८.२०२४	कुर्डुवाडी	२५८२	०५.०८.२०२४	१७/२०२३	कृष्णाबाई बसंत उड्के	३४	विखला जोर्डी,	हृदयविकाराने मयत	१०.१२.२०२३
										पोरट रूपझार,		
										ग्रामपंचायत छपरवाई,		
										ता. वेश, जि.		
										वालाघाट, राज्य मध्य		
										प्रदेश, संघ्या रा.		
										कुम्दास कारखान्या-		
										जवळ, लोरळ, ता.		
										माडा, जि. सोलापूर.		
१६७	बार्शी	३५४०	२८.०८.२०२४	माडा	१७८	निरंक	३२/२०२४	शिवाजी दिलीप शिंदे	४०	उपळाई, ता. माडा,	करयोगाने मयत	२०.०५.२०२४
										जि. सोलापूर.		

પરિશિષ્ટ-ચાલુ

	૧	૨	૩	૪	૫	૬	૭	૮	૯	૧૦	૧૧	૧૨	૧૩
૧૬૮ વાર્ષિક	૩૭૭૩	૦૪.૦૯.૨૦૨૪	માટા	૧૦૧૦	૨૭.૦૮.૨૦૨૪	૪૫/૨૦૨૪	કેશર જોતીરામ ગાડેકર	૭૫	તંડુલવાડી, તા. માટા,	પાણ્યાત પડત્યાને	૧૫.૦૮.૨૦૨૪		
૧૬૯ વાર્ષિક	૩૭૭૫	૦૪.૦૯.૨૦૨૪	માટા	૧૦૧૫	૨૯.૦૮.૨૦૨૪	૩૯/૨૦૨૪	હોસાબાઈ અંગત્રણી જાધવ	૭૬	ઉપળીં ચુ, તા. માટા,	પાણ્યાત પદ્ધન બુદ્ધન	૨૯.૦૭.૨૦૨૪		
૧૭૦ વાર્ષિક	૩૫૩૭	૨૮.૦૮.૨૦૨૪	માટા	૧૧૮	૦૯.૦૮.૨૦૨૪	૩૬/૨૦૨૪	નાગનાથ વરસત ઈસરકર	૭૫	ઉપળીં કુ, તા. માટા,	ગળકાસ ઘેતાલ્યાને મયત	૦૬.૦૭.૨૦૨૪		
૧૭૧ વાર્ષિક	૩૭૭૬	૦૪.૦૯.૨૦૨૪	માટા	૧૦૧૬	૨૮.૦૮.૨૦૨૪	૪૬/૨૦૨૪	કાર્તિક કુમાર જાધવ	૭	બાવી, તા. માટા,	પાણ્યાત પદ્ધન બુદ્ધન	૧૫.૦૮.૨૦૨૪		
૧૭૨ વાર્ષિક	૩૭૭૮	૦૪.૦૯.૨૦૨૪	માટા	૧૦૨૧	૨૯.૦૮.૨૦૨૪	૪૭/૨૦૨૪	બાલાજી વિલાસ દેશમુખ	૩૭	માનેગાવ, તા. માટા,	ગળકાસ ઘેતાલ્યાને મયત	૦૫.૦૮.૨૦૨૪		
૧૭૩ કરમાણા	૪૦૫૭	૨૭.૦૮.૨૦૨૪	કુર્કુવાડી	૨૫૮૯	૦૫.૦૮.૨૦૨૪	૫૪/૨૦૨૪	મહાદેવ રાજેદ્ર પંડેત	૪૫	રિધોરે, તા. માટા,	રિધોરે, તા. માટા,	૧૧.૦૭.૨૦૨૪		
૧૭૪ કરમાણા	૪૦૫૪	૨૭.૦૮.૨૦૨૪	કુર્કુવાડી	૨૬૨૦	૧૦.૦૮.૨૦૨૪	૫૬/૨૦૨૪	લક્ષ્મણ નિવૃત્તી વાધમારે	૪૧	ઉજની રોડ, કુર્કુ,	વિજેચા શાંક લાપાન	૧૯.૦૭.૨૦૨૪		
૧૭૫ કરમાણા	૪૦૫૮	૨૭.૦૮.૨૦૨૪	કુર્કુવાડી	૨૫૯૦	૦૫.૦૮.૨૦૨૪	૫૫/૨૦૨૪	તુલશીદાસ આબા ઘાટુંઠે	૬૫	ટા. માટા, જિ. સોલાપુર.	ઘરી, તા. વાર્ષી,	હદ્યવિકારાને મયત	૧૩.૦૭.૨૦૨૪	
૧૭૬ કરમાણા	૪૩૫૯	૧૦.૦૯.૨૦૨૪	કુર્કુવાડી	૨૮૬૩	૩૧.૦૮.૨૦૨૪	૧૯/૨૦૨૪	જાનેશ્વર માટિંદ્ર બટુંઠે	૨૨	જાનેશ્વર માટિંદ્ર બટુંઠે	મારજવાડી, પો.	મિડસાંગવી, તા. પથર્ણી,		
૧૭૭ લોહમાર્ગ વિભાગ સોલાપુર.	૧૫૨૨	૨૩.૦૯.૨૦૨૪	લોહમાર્ગ	૪૦૩૬	૧૫.૦૯.૨૦૨૪	૧૮/૨૦૨૪	એક અનોક્ખી ફુલા	૫૦	સમજુન ચેત નાહી	અપધારી મૃત્યુ	૨૦.૦૫.૨૦૨૪		
૧૭૮ લોહમાર્ગ વિભાગ સોલાપુર.	૧૫૨૩	૨૩.૦૯.૨૦૨૪	લોહમાર્ગ	૫૦૩૪	૦૫.૦૯.૨૦૨૪	૨૧/૨૦૨૪	રામુ હનુમતલાપા નાયક	૩૪	અશોક ડેપો, મંગળવાર અપધારી મૃત્યુ	૦૪.૦૬.૨૦૨૪	પેઠ, રાયદૂર,		

परिशिष्ट--चारू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३
१७९	लोहमार्ग विभाग सोलापूर.	१५२६	२३.०९.२०२४	लोहमार्ग कुड्हवाडी	३०५५	०५.०९.२०२४	२४/२०२४	शिवाजी दत्तात्रेय साखरे	५२	झोरे, ता. करमाळा, जि. सोलापूर.	नैसर्गिक मृत्यु	१९.०६.२०२४
१८०	लोहमार्ग विभाग सोलापूर.	१५८	१४.०६.२०२४	लोहमार्ग कुड्हवाडी	१०५१	२१.०५.२०२४	३५/२०२३	श्रीधर नेत्रनंदा नाईक	२३	झांसीगुडा गाव, टेनवली, उडीसा.	अपघाती मृत्यु	१३.११.२०२३
१८१	लोहमार्ग विभाग सोलापूर.	१४५७	१२.०९.२०२४	लोहमार्ग कुड्हवाडी	२०७०	०२.०९.२०२४	१२/२०२४	सरिता सुधाकर कुलकर्णी	६४	लाऊळ, ता. माटा, जि. सोलापूर.	अपघाती मृत्यु	१७.०४.२०२४
१८२	लोहमार्ग विभाग सोलापूर.	११२०	१७.०७.२०२४	लोहमार्ग कुड्हवाडी	११३०	२१.०५.२०२४	१५/२०२४	दत्तात्रेय रामभाऊ गाडवे	८३	नंदूर घाट, खोमणे कर्सी, ता. केज, जि. बीड.	अपघाती मृत्यु	२०.०४.२०२४
१८३	लोहमार्ग विभाग सोलापूर.	१५२१	२३.०९.२०२४	लोहमार्ग कुड्हवाडी	३०५७	०५.०९.२०२४	१४/२०२४	किसन पिराजी यादव	७९	शेळगाव, ता. बाशी जि. सोलापूर.	अपघाती मृत्यु	२१.०४.२०२४
१८४	लोहमार्ग विभाग सोलापूर.	१५२४	२३.०९.२०२४	लोहमार्ग कुड्हवाडी	५०५३	०५.०९.२०२४	०२/२०२४	शिवाजी पोपट पाठक	३६	महादेवनगर, बायपास रोडजवळ, जेऊर, ता. करमाळा, जि. सोलापूर.	आत्महत्या मृत्यु	२०.०९.२०२४
१८५	लोहमार्ग विभाग सोलापूर.	१५२०	२३.०९.२०२४	लोहमार्ग कुड्हवाडी	२४००	१६.०९.२०२४	१६/२०२४	एक अनोखी पुरुष	३५	अंदाजे समजून येत नाही	अपघाती मृत्यु	०८.०५.२०२४
१८६	लोहमार्ग विभाग सोलापूर.	१४५८	१२.०९.२०२४	लोहमार्ग कुड्हवाडी	२०७१	०२.०९.२०२४	१४/२०२४	तानाजी गणपत कदम	६२	महादेवनगर, संगम बेकरी, भोसरी, पुणे.	अपघाती मृत्यु	२०.०५.२०२४
१८७	लोहमार्ग विभाग सोलापूर.	८५७	२८.०५.२०२४	लोहमार्ग कुड्हवाडी	१७९	१०.०५.२०२४	१८/२०२३	गणेश बाजीराव दराडे	२७	दरडवाडी, ता. केज, जि. बीड.	आत्महत्या मृत्यु	०२.०७.२०२३

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३
१८८	लोहमार्ग विभाग सोलापूर.	१३७५	३१.०८.२०२४	लोहमार्ग कुर्डवार्डी	२०२५	२८.०८.२०२४	२५/२०२३	एक अनोखी पुरुष	४५	समजून येत नाही	अपघाती मृत्यु	२०.०९.२०२३
१८९	लोहमार्ग विभाग सोलापूर.	१३५७	२९.०८.२०२४	लोहमार्ग कुर्डवार्डी	२०१७	२३.०८.२०२४	०४/२०२४	सदीपान संभाजी ढेकळे	४५	बडाचीवाडी (ल.म.), देकळेवरती, कुर्डवार्डी, ता. माठा, जि. सोलापूर.	अपघाती मृत्यु	०९.०३.२०२४
१९०	लोहमार्ग विभाग सोलापूर.	१३७४	३१.०८.२०२४	लोहमार्ग कुर्डवार्डी	१९८१	२१.०८.२०२४	०४/२०२४	कमलेश कुमार मीना	२४	मुंदेवारी रेलवेस्टेशन, मूळ रा. आजाडी खुद्द, पो. पातसुरी, ता. जि. कुनझुन, राज्य राज्यस्थान.	अपघाती मृत्यु	२७.०३.२०२४
१९१	लोहमार्ग विभाग सोलापूर.	१३७६	३१.०८.२०२४	लोहमार्ग कुर्डवार्डी	१९७७	२४.०८.२०२४	०५/२०२४	एक अनोखी पुरुष	४०	अंदाजे समजून येत नाही	अपघाती मृत्यु	१०.०३.२०२४
१९२	लोहमार्ग विभाग सोलापूर.	११२२	१७.०७.२०२४	लोहमार्ग कुर्डवार्डी	१३६४	२६.०६.२०२४	११/२०२४	एक अनोखी पुरुष	४०	अंदाजे समजून येत नाही	नैसर्गिक मृत्यु	१४.०४.२०२४
१९३	लोहमार्ग विभाग सोलापूर.	१५२५	२३.०९.२०२४	लोहमार्ग कुर्डवार्डी	२०९८	०३.०९.२०२४	१४/२०२३	इसाक मोइरहीन शेख	४०	अंदाजे समजून येत नाही	नैसर्गिक मृत्यु	०७.०६.२०२३
१९४	लोहमार्ग विभाग सोलापूर.	५३६	३०.०३.२०२४	लोहमार्ग कुर्डवार्डी	६०३	२०.०३.२०२४	१९/२०२३	एक अनोखी पुरुष	५५	अंदाजे समजून येत नाही	नैसर्गिक मृत्यु	११.१०.२०२३
१९५	वार्षी	३५३८	२८.०८.२०२४	माठा	१६१	२१.०८.२०२४	३५/२०२४	अंगद आप्या भुसनर	५५	वेताळवार्डी, ता. माठा, गळकास घोटल्याने जि. सोलापूर.	गळकास घोटल्याने	१३.०६.२०२४

परिशिष्ट--चारू

	१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३
१९६	बार्थी	३५३९	२८.०८.२०२४	माडा	९२१	०९.०८.२०२४	३७/२०२४	सतिश सुखदेव पाडळे	५५	अंजनगाव उमाटे, ता. माडा,	हृदयविकाराचा झटका रेळन श्वसनक्रिया बंद पडल्याने मरते.	११.०७.२०२४	

कुर्डुवाडी, ७ ऑक्टोबर २०२४.

प्रियांका आंबेकर,
उपविभागीय दंडाधिकारी,
माडा विभाग, कुर्डुवाडी.

जाहीर नोटिस

क्रमांक जबाबी/कावि-१९४७/२०२४.— तमाम लोकांना जाहीर करण्यात येते की, खाली दर्शविलेल्या कागणवरकून मरत झालेलाबत उपविभागीय पोलीस अधिकारी, करमाळ, बार्थी, लोहमार्ग सोलापूर व संबंधित पोलीस स्टेशन यांनी क्रिमिनल प्रोसेसर कोड, १९४३ चे कलम ७४ अन्वर्ये इकठील कायात्यास अहवाल सादर केला आहे, तरी सदर मयतासमर दर्शविलेल्या मृत्यु इतर दुसऱ्या कारणांनी झाला आहे अशी याबाबत कोणाची तक्रार असल्यास त्यांनी सदर नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० (तीस) दिवसांचे आत इकठील कायात्यास लेरी तक्रार करावी. जर कोणाची तक्रार आली नाही, तर उपविभागीय पोलीस अधिकारी/पोलीस निरीक्षक यांचे अहवालाप्रमाणे अंतिम समरी मंजूर केली जाईल, याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ.क्र.	जावक क्रमांक	दिनांक	पोलीस स्टेशन	पत्र क्र.	दिनांक	अ. म. र. क्रमांक	मराठी व्यक्तीचे नाव	वर्ष	पता	मृत्युचे कारण	मृत्यु दिनांक	समरी प्राप्त दिनांक
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३

उपविभागीय पोलीस अधिकारी, करमाळ

१९७	३३६६	२०.०७.२०२४	टेलुणी	२२३७	२४.०६.२०२४	२०/२०२४	दत्ताक्रय शिवदास हवालदार	५५	दहिवली, ता. माडा, जि. सोलापूर.	गळफास घेतल्याने	०४.०३.२०२४	१८. १०.२०२४
१९८	३६२३	०९.०८.२०२४	टेलुणी	२५५७	३०.०९.२०२४	१०/२०२४	शिवाजी काशीनाथ करंडे	४५	बिजवडी, ता. माळशिरस, सध्या कुर्डुवाडी, ता. माडा, जि. सोलापूर.	गळफास घेतल्याने	०८.०२.२०२४	१८. १०.२०२४

પરિશિષ્ટ--ચાલુ

૧	૨	૩	૪	૫	૬	૭	૮	૯	૧૦	૧૧	૧૨	૧૩
ઉપવિભાગીય પોલીસ અધિકારી, કરમાણ--ચાલુ												
૧૯૯	૩૬૨૨	૦૧.૦૮.૨૦૨૪	ટેચુણ્ણી	૨૫૫૮	૩૦.૦૭.૨૦૨૪	૨૭/૨૦૨૪	રેવણ ગોપણ મહાનવર	૩૯	ફુટજવળણાવ,	ગલ્ફાસ ઘેતલયાને	૨૭.૦૩.૨૦૨૪	૧૮.૧૦.૨૦૨૪
૨૦૦	૩૩૬૪	૨૦.૦૭.૨૦૨૪	ટેચુણ્ણી	૨૨૭૬	૨૦.૦૭.૨૦૨૪	૬૪/૨૦૨૩	સંપ્રામ વિનોદ જાધવ	૨૩	મોડનિબ, તા. માઢા, જિ. સોલાપૂર.	કૃષ્ણસાલા ખૂજ તસેચ વધુકોશા- તીલ રવતશાવ વ દાહ યામુંદે મયત.	૧૮.૧૧.૨૦૨૩	૧૮.૧૦.૨૦૨૪
૨૦૧	૩૬૧૮	૦૧.૦૮.૨૦૨૪	ટેચુણ્ણી	૨૪૧૭	૦૧.૦૭.૨૦૨૪	૩૫/૨૦૨૪	યોગીરાજ સાગર ગિર્ડે	૦૭	મોડનિબ, તા. માઢા, જિ. સોલાપૂર.	પાણ્ણાત પદ્ધન બુદ્ધન ૨૮.૦૪.૨૦૨૪	૧૮.૧૦.૨૦૨૪	
૨૦૨	૩૩૬૫	૨૦.૦૭.૨૦૨૪	ટેચુણ્ણી	૨૨૮૩	૨૭.૦૬.૨૦૨૪	૪૧/૨૦૨૪	રામચંદ્ર રામસેવક યાદવ	૪૫	વરવદે, તા. માઢા, જિ. સોલાપૂર. બડહવા, તા. પાચપેડવા, જિ. બલરામપૂર, રાજ્ય ઉત્તર પ્રદેશ.	હૃદયવિકારાચા ઝાટકા યેઊન મયત.	૧૭.૦૫.૨૦૨૪	૧૮.૧૦.૨૦૨૪
૨૦૩	૪૦૫૩	૨૧.૦૮.૨૦૨૪	ટેચુણ્ણી	૨૮૦૦	૧૪.૦૮.૨૦૨૪	૧૩/૨૦૨૧	મોનુ દયારામ મોસકાર	૧૯	સંધ્યા પરિસે, તા. માઢા, જિ. સોલાપૂર. મૂળ બામદા, તા. જિ. ચાંડવા, રાજ્ય મધ્ય પ્રદેશ.	વિષરી ઔષધ પ્રાથન કરુન મયત.	૨૭.૦૨.૨૦૨૧	૧૮.૧૦.૨૦૨૪
૨૦૪	૪૩૫૭	૨૫.૦૬.૨૦૨૪	ટેચુણ્ણી	૨૯૯૧	૨૧.૦૮.૨૦૨૪	૬૧/૨૦૨૪	સુમિત પ્રભાકર જાધવ	૩૮	રાંજણી, તા. માઢા, જિ. સોલાપૂર.	હૃદયવિકારાચા झાટકા યેઊન મયત.	૨.૦૮.૨૦૨૪	૧૮.૧૦.૨૦૨૪
૨૦૫	૩૬૨૦	૦૧.૦૮.૨૦૨૪	ટેચુણ્ણી	૨૫૪૨	૩૦.૦૭.૨૦૨૪	૧૭/૨૦૨૪	અર્ચના હસુમત માને	૨૫	ટાકણી, તા. માઢા, જિ. સોલાપૂર.	ગલ્ફાસ ઘેતલયાને	૨૧.૦૨.૨૦૨૪	૧૮.૧૦.૨૦૨૪
૨૦૬	૪૩૬૨	૧૦.૦૯.૨૦૨૪	ટેચુણ્ણી	૩૦૩૧	૩૦.૦૮.૨૦૨૪	૨૪/૨૦૨૪	બાલાજી સર્જેરાવ વજાણે	૪૦	લોલે ખું, તા. માઢા, જિ. સોલાપૂર.	ટેકરવીલ મલીયે ઝાકણ બંદ કરણ- કરિતા ટેકર ઉભી	૦૭.૦૩.૨૦૨૪	૧૮.૧૦.૨૦૨૪

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३
उपविभागीय पोलीस अधिकारी, करमाळा--चालू												
२०७	४९३६	१५.१०.२०२४	टेलुण्णी	३३८६	२६.०९.२०२४	४६/२०२४	अहमद अल्लाउद्दीन शेख	४३	घोटी, ता. माडा,	मंडपाचे काम करीत	२४.०६.२०२४	२५.१०.२०२४
२०८	४९३८	१५.१०.२०२४	टेलुण्णी	३३८८	२६.०९.२०२४	५२/२०२४	जनार्धन नामदेव जाधव	१८	जि. सोलापूर.	असताना लोखंडी	पोल इलेविटक	२५.१०.२०२४
२०९	४९३४	१५.१०.२०२४	टेलुण्णी	३३८७	२६.०९.२०२४	३३/२०२४	गोपाळ बगातावर साळवी	४२	मांद, ता. कर्ज,	दारकुचा नशेत	कैनौल पुलावरुन	२५.१०.२०२४
२१०	४९३५	१५.१०.२०२४	टेलुण्णी	३३८५	२६.०९.२०२४	४४/२०२४	राजू किसन रोमन	३८	घोटी, ता. माडा,	खाली पडून	तोवाचा स मार	२५.१०.२०२४
२११	४९४२	१५.१०.२०२४	टेलुण्णी	३४४६	३०.०९.२०२४	३२/२०२४	अनिता श्रीशेल होनराव	६२	जि. सोलापूर.	झालायाने टेंशन घेऊन	दारकुचा नशेत	२५.१०.२०२४

केलेल्या टँकवरील

मळीवरुन पाय

घसरुन पडून

जख्याही होऊन

उपचारदरम्यान

मयात.

मंडपाचे काम करीत

२४.०६.२०२४

२५.१०.२०२४

असताना लोखंडी

पोल इलेविटक

तारेला लागल्याने

विजेच्या धवकसाने

मयात.

बुटेगाव, ता. बदनापूर,

हवदयविकाराचा

१५.०७.२०२४

२५.१०.२०२४

जि. जालना.

झटका येऊन मयत.

मांद, ता. कर्ज,

राजसमंद, राज्य

राजस्थान, सध्या रा.

वरवडे, ता. माडा,

जि. सोलापूर.

लागून मयत.

तिन्हीही मुली

०१.०६.२०२४

२५.१०.२०२४

गळफास होऊन

मयात.

विहिरीतील पाण्यात

११.०४.२०२४

२५.१०.२०२४

कलासिक, सर्वे नं.

१५०७/२, अमर कॉटेज-

પરિશિષ્ટ--ચાલુ

	૧	૨	૩	૪	૫	૬	૭	૮	૯	૧૦	૧૧	૧૨	૧૩
ઉપવિભાગીય પોલીસ અધિકારી, કરમાના--ચાલુ													
૨૧૨	૪૮૮૫	૧૪.૧૦.૨૦૨૪	ટેન્યુણી	૩૪૪૯	૩૦.૦૯.૨૦૨૪	૩૬/૨૦૨૪	સાગર વિલાસ કાઢે	૨૫	ઝેલ્લ, તા. માટા,	ગાળ્ફાસ ઘેતલાને	૦૩.૦૫.૨૦૨૪	૨૫.૧૦.૨૦૨૪	
૨૧૩	૪૮૮૬	૧૪.૧૦.૨૦૨૪	ટેન્યુણી	૩૪૪૫	૩૦.૦૯.૨૦૨૪	૪૮/૨૦૨૪	કેળાસ વિઠુલ નવલે	૪૫	નાગોરી, તા. માટા,	પાણ્યાત પડુન બુડુન ૨૮.૦૬.૨૦૨૪	૨૫.૧૦.૩૦૨૪		
૨૧૪	૪૮૮૭	૧૪.૧૦.૨૦૨૪	ટેન્યુણી	૩૪૮૫	૦૧.૧૦.૨૦૨૪	૬૬/૨૦૨૪	ગોતમ જાલિદ વધમારે	૪૪	અરણ, તા. માટા,	હદ્યવિકારાચા	૨૧.૦૪.૨૦૨૪	૨૫.૧૦.૩૦૨૪	
૨૧૫	૪૯૩૯	૧૫.૧૦.૨૦૨૪	ટેન્યુણી	૩૩૮૪	૨૬.૦૯.૨૦૨૪	૦૭/૨૦૨૪	લિંકેટ સેવકરામ રાકરે	૩૨	સાખરી ટોલ, તા.	હદ્યવિકારાચા	૨૭.૦૧.૨૦૨૪	૨૫.૧૦.૩૦૨૪	
૨૧૬	૪૯૩૭	૧૫.૧૦.૨૦૨૪	ટેન્યુણી	૩૩૮૯	૨૬.૦૯.૨૦૨૪	૧૧/૨૦૨૪	હુસેન નિજામ શેરેખ	૩૩	ઝેલીલ ગાઠીમણે	મેંદુરીલ ગાઠીમણે	૨.૦૧.૨૦૨૪	૨૫.૧૦.૩૦૨૪	
૨૧૭	૪૮૯૦	૧૪.૧૦.૨૦૨૪	કુર્ડવાડી	૩૧૯૦	૦૧.૧૦.૨૦૨૪	૬૭/૨૦૨૪	સિલ્વા અમોલ મટ્રે	૦૫	મોરસે, તા. માટા,	રાહતે ઘરી	૦૧.૦૫.૨૦૨૪	૦૫.૧૧.૩૦૨૪	
૨૧૮	૪૬૭૫	૦૧.૧૦.૨૦૨૪	કુર્ડવાડી	૨૮૪૫	૨૧.૦૮.૨૦૨૪	૬૧/૨૦૨૪	સુમિત દત્તાત્રે ગપાટે	૨૭	બારલોણી, તા. માટા,	ગાળ્ફાસ ઘેતલાને	૧૫.૦૮.૨૦૨૪	૦૫.૧૧.૩૦૨૪	

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३
उपविभागीय पोलीस अधिकारी, करमाळा--चालू												
२१९	४८८८	१४.१०.२०२४	कुर्डवाडी	३१३४	२६.०९.२०२४	६०/२०२४	विभिण्ण अंगद सुर्वे	३४	भेंड, ता. माडा,	गळफास घेतल्याने	१४.०८.२०२४	०५.११.२०२४
२२०	४८९१	१४.१०.२०२४	कुर्डवाडी	३२१३	०४.१०.२०२४	५८/२०२४	एक अनोळखी पुरुष	अंदाजे	समजून येत नाही	रेलेतून पडून	१२.०७.२०२४	०५.११.२०२४
२२१	४८८३	१४.१०.२०२४	कुर्डवाडी	३२१५	०४.१०.२०२४	५७/२०२४	एक अनोळखी पुरुष	अंदाजे	समजून येत नाही	जखमी होऊन	मयत.	
२२२	४८७६	०१.१०.२०२४	कुर्डवाडी	३०२३	१३.०९.२०२४	३३/२०२३	आस्ट्रम मध्यसूदन बैराय	२५	मूळ चंद्रघाट, निं.	रखयंपाक करीत	०९.०४.२०२४	०५.११.२०२४
२२३	४८८९	१४.१०.२०२४	कुर्डवाडी	३२१४	०४.१०.२०२४	६३/२०२४	बंकट भानुदास सालवणे	६७	शिंगेवाडी, ता. माडा,	पायाला कुत्रा चावून	०१.०८.२०२४	०५.११.२०२४
२२४	३२३	२६.०२.२०२४	कुर्डवाडी	३६०	१७.०२.२०२४	२४/२०२३	नाना दिंगंबर भगारे	२७	कवडे गल्ली, ३६,	धावत्या रेल्वे	१३.०४.२०२४	२४.११.२०२४
२२५	५३५९	०७.११.२०२४	कुर्डवाडी	२९९७	१२.०९.२०२४	०७/२०२४	अजित अरुण पाटील	२५	शेंडशिंगे, ता. माडा,	गळफास घेतल्याने	३०.०१.२०२४	०३.१२.२०२४
२२६	५३६४	०७.११.२०२४	कुर्डवाडी	३३२९	१८.१०.२०२४	५९/२०२४	नंदकिशोर मोहन कदम	४६	संमाजी चोक, महसोबा	हदयविकाराचा	१३.०८.२०२४	०३.१२.२०२४

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३
उपविभागीय पोलीस अधिकारी, करमाझा--चालू												
२२७	५३६०	०७११.२०२४	कुर्डवाडी	२१७२	१२.०९.२०२४	४४/२०२४	अक्षदा दीपक पाटील	१५	शिराळ, ता. माडा,	गळफकास घेतल्याने	२१.०५.२०२४	०३.१२.२०२४
२२८	५३६५	०७११.२०२४	कुर्डवाडी	३२२८	१८.१०.२०२४	६६/२०२४	साचिता सुनिल कोरे	४२	छत्रपतीनगर, जिनीग	गळफकास घेतल्याने	१९.०९.२०२४	०३.१२.२०२४
२२९	५३६३	०७११.२०२४	कुर्डवाडी	३२९७	१३.१०.२०२४	६६/२०२४	विनायक दत्तात्रय भोंग	२३	लाऊळ ता. माडा,	गळफकास घेतल्याने	२०.०४.२०२४	०३.१२.२०२४
२३०	५३६१	०७११.२०२४	कुर्डवाडी	३३८९	१७.१०.२०२४	५३/२०२४	गणेश अभिमान नवले	३५	वडशिंगे, ता. माडा,	गळफकास घेतल्याने	११.०७.२०२४	०३.१२.२०२४
२३१	५३६२	०७११.२०२४	कुर्डवाडी	३४७६	२९.१०.२०२४	७७/२०२४	मलतुंग शिकु वाघमारे	४१	अकुलगाव, ता. माडा,	हृदयविकाराचा	०८.१०.२०२४	०३.१२.२०२४

कुर्डवाडी, ३१ डिसेंबर २०२४.

प्रियांका आंबेकर,
उपविभागीय दंडाधिकारी,
माडा विभाग, कुर्डवाडी.

जाहीर नोटिस

क्रमांक एमएजी/वशि/मयतसमारी/५७०/२०२५--सर्व तमाम लोकांना कळविणेत येते की, खालील परिशिष्टमध्ये मयत व्यक्तीच्या नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे त्या व्यक्तीचा आकस्मिक मृत्यु झालेलाबत अंतिम वर्गकरण करून मिळेण्याठी संबंधित पोलीस रेखनचे पोलीस निरीक्षक व उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेकडून प्राप्त झालेल्या मयत समरी क्रिमिनल प्रोसेसिंग कोळेकरण करून मिळेण्याबतचे अंतिम वर्गकरण करून मिळेण्याबतचे अंतिम वर्गकरण करून प्रस्तुत प्रकरणी सोबत पाठविले आहेत. तरी मी, हरिष धार्मिक, उपविभागीय दंडाधिकारी, करवीर विभाग, कोळवून पूर्व या नोटिसीन्याचे सदर मयतांची अंतिम वर्गकरणाबाबत कोणाची तक्रार वा हरकत असलेल्या त्यांनी सदरवी जाहीर नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून तीस (३०) दिवसांचे आत लेखी खरापत तक्रार अगर हरकतीची माहिती संबंधित पोलीस स्टेशनकडे सादर करावी. अगर समक्ष आणून घावी, वरील मुदती कोणाची तक्रार विचारात घेतली जाणार नाही व पोलीस निरीक्षक यांचे अहवालप्रमाणे आकस्मिक मृत्यु असे अंतिम वर्गकरण मंजूर करणेत येईल.

अ.क्र.	पोलीस स्टेशन जावक क्रमांक	अ.म.र.नं.	मर्यादेचे नाव	परिशिष्ट			पोलीस ठाणे
				पता	मर्यादेचे कारण	पता	
१	२	३	४	५	६	८	९
१	१६८७१/२०२३	२१०/२०२२	मालती हरिदास सुरवरसे	सुरवरसे वस्त्री, वयारी, ता. पट्टपूर, जि. सोलापूर.	हृदयावेकाराचा तीव्र झटका आलेले मर्याद	करवीर	करवीर
२	१६८३४/२०२३	२१३/२०२३	शोभा नामदेव पवर	चंबूखडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर प्रयाग विष्णवी, ता. करवीर, जि. कोल्हापूर	विषारी औषध सेवन करून मर्याद	करवीर	करवीर
३	१७०००/२०२३	५२/२०२१	सुजाता राकेश दळवी	पिरास्ता, राजीव गांधी पुतऱ्याजवळ, सी.बी.एस.स्टॅडजवळ, कोल्हापूर.	किडगीमध्ये रक्ताची गाठ होण्णा मर्याद.	Bilateral lobar pneumonia	शाहपुरी
४	१२६८४/२०२४	८९/२०२२	शंकर गोवंद पिंढे	करंजीवरे, ता. कागल, जि. कोल्हापूर	Opinion kept reserved pending for histopathology examination reports.	शाहपुरी	शाहपुरी
५	१५५६७/२०२४	२७/२०२४	रणजित चंद्रमोहन पाटील	यवदूज, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर	Opinion is reserved and viscera is preserved for chemical analysis report in a case of poisoning.	शाहपुरी	शाहपुरी
६	१५१७९/२०२४	१४/२०२४	शुभंगी कृष्णात पडवळ	लांबोरे हॉसिंग सोसायटी, कदमवाडी, कोल्हापूर.	Opinion kept reserved pending for histopathology examination reports.	शाहपुरी	शाहपुरी
७	१५३४९/२०२४	०५/२०२४	सान्ती निखील जाईव	न्यू पैलेस, रमण मळा, कोल्हापूर चांदणेनगर, रुईकर कॉलनी, कोल्हापूर	Septicemia	शाहपुरी	शाहपुरी
८	१५७९७/२०२४	६९/२०२४	अगिमन्तू यशवंत कुरणे	अशेक तुकाराम माने	Opinion kept reserved pending for histopathology examination reports.	Pulmonary tuberculosis	शाहपुरी
९	१५९३३/२०२४	५२/२०२४	अशेक तुकाराम माने	१०४६, ई-वैर्ड, बगल चोक, कोल्हापूर शाहनगर, शाहवाडी, जि. कोल्हापूर	Opinion kept reserved pending for histopathology examination reports.	Coronary artery insufficiency	शाहपुरी
१०	१५९३७/२०२४	७३/२०२४	अंगुश तुकाराम भडाळे	१०१६, ई-वैर्ड, बगल चोक, कोल्हापूर शाहनगर, शाहवाडी, जि. कोल्हापूर	गणेश संशाव पोवार	१०१६, ई-वैर्ड, शाहपुरी, ४ थी गल्ली, बी. टी. कॉलेजजवळ, कोल्हापूर.	शाहपुरी
११	१५७२०/२०२४	४३/२०२४	संजय विलास यादव	गणेश संशाव पोवार	गणेश संशाव पोवार	गणेश संशाव पोवार	शाहपुरी
१२	१५७६०/२०२४	६२/२०२४					शाहपुरी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
१३	१५७५२/२०२४	६०/२०२४	ऑकार विनोद मुळेक	प्लॉट नं. ४०, लक्ष्मी नारायण कॉलनी, वौडेनगर, फुलेवाडी, कोल्हापूर.	Opinion kept reserved for histopathology reports of viscera.	शाहपुरी
१४	१५७५३/२०२४	१२४/२०२४	सुशील हरी पोवर	अन्तर्णा अपार्टमेंट, विशाळगडकर कंपांड हाऊस, नागाळा पार्क, कोल्हापूर.	Opinion kept reserved pending for histopathology examination reports.	शाहपुरी
१५	१०१२/२०२४	१३१/२०२४	धोंडीराम दत्तात्रय चिले	प्लॉट नं. ६८, फुलेवाडी, ४ था बस स्टॅप, कोल्हापूर.	Head injury	जुना राजवाडा
१६	१७०९/२०२४	१०३/२०२३	अनंत माधव कामत	४६०, बी-वॉर्ड, कृष्णा बिलिंग, भवानी मंडप, कोल्हापूर.	Evidence right side lobar pneumonia with cirrhosis of liver.	जुना राजवाडा
१७	१८२९/२०२४	१०२/२०२३	चांदिमिया अमुदाली गेन	तालीदिया, उत्तर माधवपूर दक्षिण, २४ पांडिचम बंगाल, सथ्या रा. मगळवार पट्ट, कोल्हापूर.	Final opinion kept pending for viscera examination reports.	जुना राजवाडा
१८	११४४/२०२४	१०३/२०२४	रणजित वरंत मेरेकरी	शेखर कुमाळे यांचे घरी भाऊयाने रंकाळा वेश, कोल्हापूर.	Cirrhosis of liver	जुना राजवाडा
१९	१६७५/२०२४	१३४/२०२४	विजय आनंदराव भोसले	मृत गव इस्पुर्ली, ता. करवीर, रा. विक्रमनगर, शाह कॉलनी, कोल्हापूर. माहीत नाही	Death due to electrocution	जुना राजवाडा
२०	१०७४/२०२४	१०२/२०२४	आनंदा सुतार	ए-वॉर्ड, मनोहर कोतवालनगर, फुलेवाडी, रिंग रोड, कोल्हापूर.	Pneumonia	जुना राजवाडा
२१	१७११/२०२४	१२७/२०२४	शंकर हिरा शिंदे	जाधव क्रेशर योक, राधानगरी रोड, कोल्हापूर.	Complication following neck of left femur fracture.	जुना राजवाडा
२२	१५६६/२०२४	६५/२०२४	इमामसाहेब हुसैन ममदापूर	जाधव क्रेशर योक, राधानगरी रोड, कोल्हापूर.	Liver parenchymal disease	जुना राजवाडा
२३	७९६६/२०२४	५४/२०२४	सुनील अर्जुन दळवी	१८९०, बी-वॉर्ड, संभाजीनगर, कोल्हापूर	Septicemia following bilateral lower cellulitis.	जुना राजवाडा
२४	८९४५/२०२४	९८/२०२४	भिकाजी गणपती कुंभार	पुसे सावळे, ता. कर्माड, मूळ रा. गुरव गाली, लक्ष्मीनगर, कोल्हापूर.	Cirrhosis of liver	जुना राजवाडा

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
२५	१४२४/२०२४	०८/२०२४	श्रीमती गीता यशवंत चोगले	२३५५, बी-वॉर्ड, ब्रह्मपुरी, जुना बुधवार पेठ, कोल्हापूर.	Post mortem finding consistent with death due to asphyxia due to drowning.	जुना राजवाडा
२६	१५९२/२०२४	७९/२०२४	अज्ञात पुरुष जातीचे, वय ६०	माहीत नाही	Pneumonia	जुना राजवाडा
२७	१७४४/२०२४	६९/२०२४	शशवंत शामराव दातार	१३९१, बी-वॉर्ड, सणगर गली, मंगळवार, पेठ, कोल्हापूर.	Coronary artery disease	जुना राजवाडा
२८	११००/२०२४	६३/२०२४	पुणा अद्भुत मुल्लाणी	आदर्श वसाहत, संभाजीनगर, कोल्हापूर	Death due to liver parenchymal disease.	जुना राजवाडा
२९	८६४३/२०२४	४६/२०२४	झानदेव रामचंद्र आरेकर	११९, ई-वॉर्ड, शाहपुरी, c वी गली, कोल्हापूर.	Septicemia with pneumonia	जुना राजवाडा
३०	१८४५/२०२४	१००/२०२४	प्रथमेश सुनील गवंडी	१२११, ए-वॉर्ड, पहिला बस स्टॅप, फुलेवाडी, कोल्हापूर.	Death due to hanging	जुना राजवाडा
३१	८६०९/२०२४	११/२०२४	मंगल अनिल खाडे	मांडळिक गली, मंगळवार पेठ, कोल्हापूर	Coronary artery disease	जुना राजवाडा
३२	८७३२/२०२४	८९/२०२४	अनोखी बेवारस पुरुष	माहीत नाही	Head injury	जुना राजवाडा
३३	१७९८/२०२४	१४७/२०२३	शेलेश नारायण वळंजू	३१४, सी-वॉर्ड, शिवाजी चोक, कोल्हापूर	Evidence of intracranial haemorrhage final opinion kept reserved for histopathology and viscera examination reports.	जुना राजवाडा
३४	१८४९/२०२४	११/२०२४	अंकिता शुभम भोसले	७११, ए-वॉर्ड, राजाराम चौक, ठिकर मार्केट, कोल्हापूर.	Opinion is reserved for histopathology reports.	जुना राजवाडा
३५	१३७४४/२०२४	३३/२०२४	मधुकर ईश्वरा दुबळे	१४९२, मरकुरी तलाव, उत्तरेश्वर पेठ, कोल्हापूर.	Coronary artery disease	लक्ष्मीपुरी
३६	१२७९८/२०२४	४४/२०२४	आंजित कृष्णात माळी	विठ्ठल कॉलनी, मणर मळा, उत्तराव, कोल्हापूर.	Opinion kept reserved for histopathology examination report.	लक्ष्मीपुरी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
३७	१३२८५/२०२४	३५/२०२४	जयवंत बाबूराव जाधव	११४६, डी-वॉर्ड, शुक्रवार पेठ, गंजी गल्ली, कोल्हापूर.	Opinion is reserved for histopathology reports.	लक्ष्मीपुरी
३८	१३७४५/२०२४	७२/२०२४	अनोळखी बेवारस पुरुष	माहीत नाही	B/I pneumonia	लक्ष्मीपुरी
३९	१३७७४/२०२४	२२/२०२३	सखुवाई भागोजी देवण	सासणे कॉलरी, लक्षतीर्थ चसाहत, कोल्हापूर.	Pneumonia clinically diagnosed case of interstitial pulmonary fibrosis.	लक्ष्मीपुरी
४०	१३७४८/२०२४	८६/२०२४	महादेव श्रीपतीराव सुतार	शिंगणपूर, ता. करवीर, जि. कोल्हापूर	Coronary artery disease	लक्ष्मीपुरी
४१	१३७७२/२०२४	३४/२०२४	मोहन महादेव नलावडे	प्लॉट नं. १८६, ई-वॉर्ड, शाहूनगर, राजारामपुरी, कोल्हापूर.	Pneumonia	लक्ष्मीपुरी
४२	१११८३/२०२४	३२/२०२४	विनायक महादेव रेडेकर	२५१५, डी-वॉर्ड, रेडेकर गल्ली, जुना बुधवार पेठ, कोल्हापूर.	Asphyxia due to hanging	लक्ष्मीपुरी
४३	१२७४८/२०२४	४४/२०२४	विनोद आनंदराव सोऱळ	निमुं गल्ली, लक्षतीर्थ चसाहत, कोल्हापूर	Opinion kept reserved pending for histopathology examination reports.	शाहूनगरी
४४	१४/२०२५	६८/२०२५	गणेश राजाराम गायकवाड	कर्णाननगर, नागाळा पार्क, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	डोकीत दुखापतीमुळे मयत	मिरज लोहमार्ग
४५	१८१/२०२५	६६/२०२५	श्रीधर नंदकुमार माने	सुभाष चौक, पाण्याच्या टाकीजवळ, सर्नोबतवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	डोकात मार लागून मयत	मिरज लोहमार्ग
४६	१२७२/२०२४	१६७/२०२४	सुनील संगारव पाटील	पाडळी बुद्धक, सवळेकडील गल्ली, अंबेवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	Due to Electrocution	करवीर

हरिष धार्मिक,
उपविभागीय दण्डाधिकारी,
करवीर विभाग, कोल्हापूर.

कोल्हापूर २५ मार्च २०२५.